

THRU ONLINE FILING

August 6, 2021

BSE Ltd. Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai 400 023 Scrip Code - 524494

National Stock Exchange India Limited, Exchange Plaza, C-1, Block-G, Bandra Kurla Complex, Bandra - (East) Mumbai 400 051 Scrip Code: IPCALAB

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper Notice to the shareholders of the Company:

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of the following notices published in newspaper:

- 1. for Unaudited Financial Results for the 1st quarter ended June 30, 2021 of the financial year ended 31st March, 2022; and
- 2. in respect of Notice of 71st Annual General Meeting of the Company, Annual Report for the financial year 2020-21, Remote E-voting and Book Closure.

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully, For Ipca Laboratories Limited

Harish P. Kamath Corporate Counsel & Company Secretary

Encl: a/a

		\int	-			ॲण्ड ट्रेडर्स लि)	உப்ப	स कक (नंतिमा) वि	क्तिने न		
									याम	त्त कुक (इंडिया) कि	।भटड		
										•		()	5
			-					at 1			scook.in	thomascook.in	1
				तपशील									
	ोमाही	ו•.	•								<u> </u>	~ ~	2
	070	8				७३२३.६९	२८९५.००	१५,२८२.२६	३० जू	न २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखाप			
	िगन्न)	२				(१९८.५०)	९९३.००	3.55%.49	I		,		
	<u>(वात)</u> (१.०१	ş)	(()))		.,		तपशिल			
 A state of a state	(,९३))	(१९८.५०)	९९३.००	३,६६४.५९	कामकाजादारे	एकण उत्पन्न			
		ľ	(अनन्यसाधारण	बाबी पश्चात)	,	(१९८.५७)	९९३	३,६०६.९०					
 A manufacture of the structure of the struc	5.83)	بر										(१३,६१०	.२)
	(\$9.)		समाविष्ट)		. ,	(९८.३६)	१२०९.००						
 And And And And And And And And And And		Ę				१४,४००.००	१४,४००.००	१४,४००.००					
 A material mater	5.83)				पंपाच्या राखायाराक्त			१,०९,९०२.४३					
 And the state of the state of	:.९३)	6			(अवार्षिकीकृत)	()					\$,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	```
 I al allo in the allo has been been been been been been been bee		- Fru		साम्यकृत		(0.88)	०.६९	२.५०			(245)	(2)	
 All regime and and a second method and and the second method metho	(.88)	8.	सेबी (लिस्टिंग उ						~				
	o.&8)									111	(२.५६)	(२.८	48)
								ગા) પર આગ અપનાવ			~ ` * ~ ` ~	N	•
 		२.							१ . ३० जून	२०२१ रोजी संपलेल्या तिमाही एकत्रित निष्कर्षांचे सेबी (लिस्टिंग अ श्रीव विचिया २२ अनुमाम वैश्वामिक वेप्रमामीशकांची प्रयोदित प्रचानकोकच	ब्लिगेशन्स अड डिस्क्लोजर रि म्लेले भारे	क्वायरमेटस्) निय	र्थमावली,
 And the state of the state of								३७त (३७ ९९त) जाल				भेत केले त त्याच	नाग्रनेम
	.९५)					ईश्व	रशक्ती होल्डिंग ॲण्ड				વર્ષ દ્વાંગા આવાગાં વગેલેલ્યા સ	110 470 4 (414	MKGR
				2029		62161-9111	कीय मंचालक (दीअ			· · · · · · · · · · · · · · · · · · ·	यासाठी ३१ मार्च २०२१ आणि ३	१ मार्च २०२० च	॥ अनक्रमे
	25)	Uqu	नाफ . ५ जानस्ट,	1011		ज्यस्थाय	काप संयालक (डाज	1494.04340044)					
	.२६) -							<u>.</u>			s अतर्गत आवश्यक असलेले र	वतत्र निष्कर्षांचे	तपशील
	स्टॉक								पुढीलप्रम	णे आहेत:		/Ŧ	
											३० जन २०२०		
	4/111									तपशिल			
$\frac{1}{12} \frac{1}{12} \frac$	हरिता								उलाढाल		४,४३०.९	४,३२१.	.६
$\frac{1}{12} = \frac{1}{12} \frac{1}{12}$													
$ \frac{\operatorname{reg}}{\operatorname{reg}} = \frac{\operatorname{reg}}{\operatorname{reg}} + \operatorname{reg} + \operatorname{reg}} = \operatorname{reg} + \operatorname{reg}} + \operatorname{reg}} = \operatorname{reg} + \operatorname{reg}} + \operatorname{reg}$													-
$ \begin{array}{c} \left \begin{array}{c} \left $										וזמרו ובוסטט ב אמו נושואריז אוומאזופורא איב וכאסשותא ואסטומאומ		नयम ३३ अनुसार	र स्टाक
$\frac{1}{1+\sqrt{1+\sqrt{1+\sqrt{1+\sqrt{1+\sqrt{1+\sqrt{1+\sqrt{1+\sqrt{1+\sqrt{1$. <u>मंब</u> ई-४०० (,əų	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वती जे खालील लिखि विवरणीत त्यांन अशिलांना विव नामाधिकारांचा द ' 'मिळकत'' म्ह	ण्यात येते की, आम्ही ने महा हॉटेल प्रोजेक्ट्स् वत परिशिष्टा मध्ये अधिव वी स्थावर मिळकत फण्यास इच्छुक आहेत तपास करीत आहोत अ रणून संदर्भित.	म प्रा. लि. क सविस्तर आमच्या त त्यांच्या ाणि यापुढे		एक्सचेंजे संपुर्ण - [www.ti स्थळ : मुंबई	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse homascook.in]या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.	मुन्यांचा सारांश आहे. संपले ndia.com] या संकेतस्थव थॉमस कुक (इं रि	ल्या तिमाहींचे ः अवर आणि कंप डेया) लिमिटेड व माधवन	आर्थिक पनीच्या करीता ा मेनन
$ \begin{array}{c} \hline r \\ \hline r \hline r$	मे टेड लसी००५० गराठे मार्ग, प्र	प्रभादेवी,		२५	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वती जे खालील लिधि विवरणीत त्यांग अशिलांना विव नामाधिकारांचा '' मिळकत' ' म्ह कोणत्याही व्यव मिळकतीवर किं	ण्यात येते की, आम्ही ने महा हॉटेल प्रोजेक्ट्स् ता परिशिष्टामध्ये अधिव ची स्थावर मिळकत तणास करीत आहोत अ णुपा संदर्गित. सती/वर्तीचे परिशिष्टाम् वा त्या विरुध्द किंवा	म प्रा. लि. क सविस्तर आमच्या तत्यांच्या गणि यापुढे मध्ये नमुद त्यामधील		एक्सचेंजे संपुर्ण - [www.ti स्थळ : मुंबई	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse homascook.in]या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.	मुन्यांचा सारांश आहे. संपले ndia.com] या संकेतस्थव थॉमस कुक (इं रि	ल्या तिमाहींचे ः अवर आणि कंप डेया) लिमिटेड व माधवन	आर्थिक पनीच्या करीता ा मेनन
$ \begin{array}{c} \hline r \\ \hline r \hline r$	मटेड ज़्लसी००५० गराठे मार्ग, प्र २२-२४३७ : www.bha	प्रभादेवी, ७०६२४, aratbijle	lee.com		याद्वारे सूचना दे अशिलांच्या वती जे खालील लिधि विवरणीत त्यांग अशिलांना विव नामाधिकारांचा ''मिळकत'' म्ह कोणत्याही व्यव मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त	ण्यात येते की, आम्ही ने महा हॉटेल प्रोजेक्ट्स वत परिशिष्टामध्ये अधिव ची स्थावर मिळकत तपास करीत आहोत अपा संदीर्भत. स्ती/वर्तींचे परिशिष्टाम वा त्या विरुध्द किंवा रांकन, अंत्यदान, प्रभार	म प्रा. लि. क सविस्तर आमच्या त त्यांच्या ाणि यापुढे स्थ्ये नमुद त्यामधील त. बक्षिस,	मंबई येथील मंबई	एक्सचेंजं संपुर्ण - [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ ३	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse iomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१	मुन्यांचा सारांश आहे. संपले ndia.com] या संकेतस्थव थॉमस कुक (इं रि व्य	ल्या तिमाहींचे ः अवर आणि कंप डेया) लिमिटेड व माधवन	आर्थिक पनीच्या करीता ा मेनन
$\frac{1}{100} \frac{1}{1000} \frac{1}{10000} \frac{1}{100000} \frac{1}{1000000} \frac{1}{10000000000000000000000000000000000$	मटेड ज़्लसी००५० गराठे मार्ग, प्र २२-२४३७ : www.bha	प्रभादेवी, ७०६२४, aratbijle	lee.com		याद्वारे सूचना दे अशिलांच्या वती जे खालील लिप्ति विवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा त ''मिळकत1' म्ह कोणत्याही व्य मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अदलाबदल, मा गहाण, धारणाधि	ण्यात येते की, आम्ही ने महा हॉटेल प्रोजेक्ट्रस् वत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत प्रणस करीत आहोत अ ण्णून संदर्भित. स्ती/वर्तींचे परिशिष्टाम वा त्या विरुध्द किंवा गांकन, अंत्यदान, प्रभास र, भाडेपड़ा, कुळवहिवाट कार, हस्तांतर, विश्वस्त	स प्रा. लि. क सविस्तर आमच्या त त्यांमधील त्यामधील , बक्षिस, , परवाना, त, वारसा,	न्यायालय	एक्सचेंज संपुर्ण - [www.t स्थळ : मुंबई दिनांक : ४ ३ नगर दिवाणी वात	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse iomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१	मुन्यांचा सारांश आहे. संपले ndia.com] या संकेतस्थव थॉमस कुक (इं रि व्य	ल्या तिमाहींचे ः अवर आणि कंप डेया) लिमिटेड व माधवन	आर्थिक पनीच्या करीता ा मेनन
 Sever is out of family in any several intervence inte	मेटेड लसी००५० गराठे मार्ग, प्र २२-२४३७ : www.bha साठी अ	प्रभादेवी, ७०६२४, aratbijle	lee.com		याद्वारे सूचना दे अशिलांच्या वती जे खालील लिखि विवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा त ''मिळकत'' म्ह कोणत्याही व्यक् मिळकतीवर किं विक्री, अभिहस्ट, अदलाबदल, भा गहाण, धारणाधि सुविधाधिकार,	ण्यात येते की, आम्ही ने महा हॉटेल प्रोजेक्ट्स् तत परिशिष्टामध्ये अधिव का स्थावर मिळकत कण्यास करीत आहोत अ एणून संदर्भित. स्ती/वर्तींचे परिशिष्टाम ता त्या विरुध्द किवा तांकन, अंत्यदान, प्रतिश्वा र, भाडेपट्टा, कुळवदिवाट काप, हस्तांतर, विश्वस्त कोणत्याही न्या	स प्रा. लि. क सविस्तर आमच्या त त्यांच्या गणि यापुढे सध्ये नमुद त्यामधील र, बहिस, , परवाना, त, वारसा, ायालयाचा	न्यायालय दिंडोशी, मुंबई येर्थ	एक्सचेंजं संपुर्ण - [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ ३ नगर दिवाणी वात गेल बोरिवली	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse homascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१	मुन्यांचा सारांश आहे. संपले ndia.com] या संकेतस्थव थॉमस कुक (इंरि व्य DCCA dose of life	ल्या तिमाहींचे ः अवर आणि कंप डेया) लिमिटेड व माधवन	आर्थिक पनीच्या करीता ा मेनन
32. 02.82 30.08, 0200 38.08, 0200	मटेड ज़्लसी००५० गराठे मार्ग, प्र २२-२४३७ : www.bha	प्रभादेवी, ७०६२४, aratbijle	lee.com	τ	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वती जे खालील लिपि विवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा त ''मिळकत' र कोणत्याही व्यय मिळकतीवर कि विक्री, अभिहस्त अदलाबदल, भा गहाण, धारणाधि सुविधाधिकार, आदेश/हकुम/न किंवा कोणत्याही	ण्यात येते की, आम्ही ने महा हॉटेल प्रोजेक्ट्स् वत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत तपास करीत आहोत अ णुलू संदर्भित. सती/क्तींचे परिशिष्टाम वा त्या विरुध्द किंवा वा त्या विरुध्द किंवा वा त्या विरुध्द किंवा याव, नादारी दावा, पथ मय, नादारी दावा, पथ । स्वरूपावा करार किंवा	र प्रा. लि. क सविस्तर आमच्या । त्यांच्या गणि यापुढे रध्ये नमुद त्यामधील , बक्षिस, , परवाना, त, वात्सा, ायालयाचा र्गयी करार सामंजस्य	न्यायालग् दिंडोशी, मुंबई येथ विभाग	एक्सचेंजं संपुर्ण - [www.t स्थळ : मुंबई दिनांक : ४ 3 नगर दिवाणी वात तेल बोरिवली ा	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse homascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ ऑगस्ट २०२१ इप्का लॅबोरेटर्स	मुन्यांचा सारांश आहे. संपले ndia.com] या संकेतस्थव थॉमस कुक (इंरि व्य 2000 0CO 0CO 0ST लिमिटेड	ल्या तिमाहींचे अ जवर आणि कंप डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संग	आर्थिक पनीच्या करीता म मेनन चालक
$ \begin{array}{c} z \neq arr \\ (zream unit fields and zero set of a stratege set of the set $	मेटेड लसी००५० गराठे मार्ग, प्र २२-२४३७ : www.bha साठी अ ारा	प्रभादेवी, ७०६२४, aratbijle नलेख	lee.com	ी (रु. लाखात)	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वती जे खालील लिखि विवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा त ''मिळकता ' म्ह कोणत्याही व्यय मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अदलाबदल, भाग गहाण, धारणाधि सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण	ण्यात येते की, आम्ही ने महा हॉटेल प्रोजेक्ट्स् वत परिशिष्टामध्ये अधिक वी स्थावर मिळकत तपास करीत आहोत अ एणून संदर्भित. सती/क्तींचे परिशिष्टाम तत्या विरुध्द किंवा तंकन, जंत्यदान, प्रभा र, भाडेपट्टा, कुळवहिवाट (कार, हस्तांतर, विश्वस्त कोणत्याही न्यार, पव रावहारी दावा, पय रात्स्याही स्वरूपाचे कोणते	 स प्रा. लि. क सविस्तर आमच्या त्यांच्या ाणि यापुढे नध्ये नमुद त्यामधील (, बक्षिस, , परवाना, त, वारसा, ायालयाचा गीयी करार । सामंजस्य गेही शेअर, 	न्यायालय दिंडोशी, मुंबई येर्थ विभाग वाणिज्यिक वाद इ	एक्सचेंजं संपुर्ण न [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी यात तील बोरिवली ग क्र. २१० सन	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse homascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ इप्का लॅबोरेटर्स नॉद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबर्द-४	मुन्यांचा सारांश आहे. संपले ndia.com] या संकेतस्थव थॉमस कुक (इंरि व्य)CCA dose of life ोज लिमिटेड	ल्या तिमाहीचे उ ठावर आणि कंप डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संग 	आर्थिक पनीच्या करीता म मेनन चालक
trumcn ran, ratioavail requires App 1 app 1, app 1, app 1 app 1, app	मटेड लसी००५० गराठे मार्ग, प्र २२२-२४३७ : www.bha पाठी अ ारा	प्रभादेवी, ७०६२४, aratbijle नलेख	, lee.com ब्रापरिक्षित	ी (रु. लाखात) संपलेले वर्ष	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वती जे खालील लिसि विवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा 7 ''मिळकत'' म्ह कोणत्याही व्यव मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अदलाबदल, भा महाण, धारणाधि सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण हक्क, नामाधिका असाल्यास त्यांनी	ण्यात येते की, आम्ही ते महा हॉटेल प्रोजेक्ट्स व्रत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत रुण्यास इच्छुक आहेत रुपयास करीत आहोत अ ग्रेण्यास इच्छुक आहेत त्रेपास करीत आहोत अ ग्रेण्यास करी कोणत्याही न्या याय, नादारी दावा, पय याय, नादारी दावा, पय याय, नादारी दावा, पय स्वरूपाचा करार किंवा गर्याही स्वरूपाचे कोणते र, हितसंबंध, दावा किं के ज्या आधारे असे दा	म प्रा. लि. क्र सविस्तर आमच्या त्यामधील त्यामधील र, बसिस, र, परवाना, त, वारसा, ायालयाचा र्गयी करार । सामंजस्य रोही शेअर, वा मागणी वे उद्भवले अ	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद उ २०१५ गयसीआयसीआय बँक लि	एक्सचेंजं संपुर्ण न [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी वात ग तत् त. २१० सन द.	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse iomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ र्रेगस्ट २०२१ ब्रुप्का लॅंबोरेटर नॉद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेर, कांदिवली (प), मुंबई-४ • दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investo	मुन्यांचा सारांश आहे. संपले ndia.com] या संकेतस्थव थॉमस कुक (इंरि व्य)) () () () () () () () () (ल्या तिमाहीचे उ जवर आणि कंप डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संस् 	आर्थिक पनीच्या करीता मनन चालक
$ \begin{array}{c c c c c c c c c c c c c c c c c c c $	मेटेड (लसी००५० सराठे मार्ग, प्र :२२-२४३७ : www.bhr पाठी अ ारा ली तिमाही ०३.२०२१	प्रभादेवी, ७०६२४, aratbijle १ लेख ो ३०.	, lee.com वापरिक्षित .०६.२०२०	त (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वर्ती जे खालील लिप्ति विवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा दे ''मिळकत'' म्द कोणत्याही व्यव मिळ्डलंतीवर किं विक्री, अभिहस्त अदलाबदल, भाग गहाण, धारणाधि सुविधाधिकार, आदेश/हकुम/न किंवा ओणत्याही किंवा अन्य कोण हक्क, नामाधिका असल्त्यास त्यांनी आहेत त्याच्या पु	ण्यात येते की, आम्ही ते महा हॉटेल प्रोजेक्ट्स वत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत तपास करीत आहोत अ ग्रण्या संदर्भित. स्ती/वर्तींचे परिशिष्टाम ता त्या विरुध्द किंवा तांकन, अंत्यदान, प्रभार र, भाडेपट्टा, कुळवहिवाट कोणत्याही व्यि वत्ते प्रयाधा करार किंवा गात्याही स्वरूपाचे कोणते र, हितसंबंध, दावा किं ते ज्या आधा रुसे रसे एच्ठ्यर्थ दस्तावेजी पुराव्य	र प्रा. लि. क सविस्तर आमच्या । त्यांच्या ाणि यापुढे सध्ये नमुद त्यामधील , बक्षिस, , परवाना, , बक्षिस, , परवाना, , बक्षिस, , परवाना, , बाससा, । सामंजस्य रही शेअर, वा मागणी अ सह लेखी	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद उ २०१५ गयसीआयसीआय बँक लि पनी अधिनियम, १९५६ अन	एक्सचेंज संपुर्ण - [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ ३ नगर दिवाणी वात गत क. २१० सन र. वो स्थपित आणि	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse iomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ र्रेगस्ट २०२१ ब्रुप्का लॅंबोरेटर नॉद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेर, कांदिवली (प), मुंबई-४ • दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investo	मुन्यांचा सारांश आहे. संपले ndia.com] या संकेतस्थव थॉमस कुक (इंरि व्य)) () () () () () () () () (ल्या तिमाहीचे उ जवर आणि कंप डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संस् 	आर्थिक पनीच्या करीता 1 मेनन चालक नसी००७८३ रा
v_{0+c} $(v_{2}v_{2}v_{3})$ $v_{1}v_{2}v_{3}v_{3}v_{3}v_{3}v_{3}v_{3}v_{3}v_{3$	मटेड लसी००५० गराठे मार्ग, प्र २२२-२४३७ : www.bha पाठी अ ारा	प्रभादेवी, ७०६२४, aratbijle १ लेख ो ३०.	, lee.com वापरिक्षित .०६.२०२०	त (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वर्ती जे खालील लिखि विवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा त ''मिळकती' म्ह कोणत्याही व्यय मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अदलाबदल, भा गहाण, धारणाधि सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न स्त्रिका कोण्त्याही किंवा अन्य कोण् हक्क, नामाधिका असल्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वरूपात निम्नस्ट ६वा मज्वला, चर	ण्यात येते की, आम्ही ने महा हॉटेल प्रोजेक्ट्स् उत परिशिष्टामध्ये अधिक वी स्थावर मिळकत तपास करीत आहोत अ एणून संदर्भित. सती/क्तींचे परिशिष्टाम तथा दिरुध्द किंवा तंकन, अंत्यदान, प्रभा र, भाडेपट्टा, कुळवहिवाट कार, हस्तांतर, विश्वस्त कोणत्याही त्यय । स्वरूपाचा करार किंवा । स्वरूपाचा कारार किंवा) स्वरूपाच कारार किंवा) स्वर्ध प्रताय्वा आधारे असे द् ते ज्या आधारे कार्य, प्रात्य्य भारत चेंबर्स, ५, न्यू मरी	म प्रा. लि. क्र सविस्तर आमच्च्या त्यामधील त्यामधील त, बक्षिस, , परवाना, त, वारसा, ाथालवाचा ग्रंगी करार । सामंजस्य नेही शेअर, वा मागणी वे उद्धवले क्र. ६०६, नॉ न लाईन्स, अ	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ गयसीआयसीआय बँक लि पनी अधिनियम, १९५६ अन देणीकृत आणि बॅकिंग रेखुले त्वये परवानाधारक निगम निग	एक्सचेंजं संपुर्ण न [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ 3 नगर दिवाणी वात तिल बोरिवली म क्र. २१० सन र. वये स्थपित आणि शन ॲक्ट, १९४९ काय, जिचे नोंदणीकृत	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse homascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. <u><u>प</u>स्ट २०२१ <u><u>प</u>स्ट २०२१ <u><u>प</u>स्ट २०२१ <u><u>प्</u>र: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investo ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरित अनु. तपशील</u></u></u></u>	मुन्यांचा सारांश आहे. संपर्ल ndia.com] या संकेतस्थव थॉमस कुक (इंरि व्य DCCA dose of life ोज लिमिटेड s@ipca.com, • वेबसाईट : www अलेखापरिक्षित वित्तीय नि संपर्लेली	ल्या तिमाहीचे उ जवर आणि कंप डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संस् '१एमएच१९४९पीएल '१एमएच१९४९पीएल तेष्कर्षांचा उतार तिमाही	आर्थिक पनीच्या करीता 1 मेनन चालक गसी००७८३ स. (रु. <u>-</u> संपलेर
$v_{0.0}$ (v,v,v) $v_{0.0}$ (v,v,v) $v_{0.0}$ (v,v,v) (v,v) </td <td>मटेड लसी००५० राठे मार्ग, प्र २२-२४३७ : www.bha नाठी अ गरा ली तिमाही <u>०३.२०२१</u> टे ३ चा मं घ्यावा)</td> <td>प्रभादेवी, ७०६२४, aratbijle ने रे०. (अलेग</td> <td>, lee.com वापरिक्षित .०६.२०२० खापरिक्षित)</td> <td>ि (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित)</td> <td>याद्वारे सूचना दे अशिलांच्या वती जे खालील लिखि विवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा ते 'मिळकत'' म्ह कोणत्याही व्यव मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अदलाबदल, भा सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न् किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण हक्क, नामाधिका अस्ल्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वरूषात निम्मस्ट चर्चगेट, मुंबर्ड्</td> <td>ण्यात येते की, आम्ही ने महा हटिल प्रोजेक्ट्स वत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत प्रायास स्वर्ग्ता का ग्रंपन्या विरुध्द किंवा ग्रंपन्या, संदर्शाते परिशिष्टाम कोणत्याही स्वरुपाच कोणत्याही स्वरुपाच कोणत्याही स्वरुपाच कोणत्याही न्या ग्रंप्त हे संबंध, दावा कि ते ज्या आधारे असे दा एष्ठ्याई प्रदनावेजी पुराज्य ग्रारा क्यांलाय ग्रंगेट चेंबसं, ५, न्यू मरी ने ४००० ०२० येथे आ</td> <td>स प्रा. लि. क सविस्तर आमच्च्या ाणि यापुढे ग्रिंग यापुढे रध्ये नमुद त्यामधील (, बक्षिस, , , परवाना, त, वारसा, वा वासागणी वे उद्धवले वा मागणी वे उद्धवले क्र. ६०६, न लाईन्स, अ गणि खाती</td> <td>न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ तथनियम, १९५६ अन दंणीकृत आणि बॅकिंग रेखुते त्यये परवानाधारक निगम निग ार्यालय आहे आयसीआयसी</td> <td>एक्सचेंजे संपुर्ण न [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी वात तिल बोरिवली त क. २१० सन र त. वये स्थपित आणि शन ॲक्ट, १९४९ आग जॅक टॉवर,</td> <td>सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse homascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. <u><u>प</u>स्ट २०२१ <u><u>प</u>स्ट २०२१ <u><u>प</u>स्ट २०२१ <u><u>प्</u>र: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investo ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरित अनु. तपशील</u></u></u></u></td> <td>मुन्यांचा सारांश आहे. संपर्ल ndia.com] या संकेतस्थव थॉमस कुक (इंरि व्य)))))))))))))))))))</td> <td>ल्या तिमाहींचे २ गवर आणि कंप डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संस रएमएच१९४९पीएल रेफ्कषाँचा उतार तिमाही ३० जून, २०२०</td> <td>आर्थिक पनीच्या करीता 1 मेनन चालक ग्रसंपलेख ३१ मार्च</td>	मटेड लसी००५० राठे मार्ग, प्र २२-२४३७ : www.bha नाठी अ गरा ली तिमाही <u>०३.२०२१</u> टे ३ चा मं घ्यावा)	प्रभादेवी, ७०६२४, aratbijle ने रे०. (अलेग	, lee.com वापरिक्षित .०६.२०२० खापरिक्षित)	ि (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित)	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वती जे खालील लिखि विवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा ते 'मिळकत'' म्ह कोणत्याही व्यव मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अदलाबदल, भा सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न् किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण हक्क, नामाधिका अस्ल्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वरूषात निम्मस्ट चर्चगेट, मुंबर्ड्	ण्यात येते की, आम्ही ने महा हटिल प्रोजेक्ट्स वत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत प्रायास स्वर्ग्ता का ग्रंपन्या विरुध्द किंवा ग्रंपन्या, संदर्शाते परिशिष्टाम कोणत्याही स्वरुपाच कोणत्याही स्वरुपाच कोणत्याही स्वरुपाच कोणत्याही न्या ग्रंप्त हे संबंध, दावा कि ते ज्या आधारे असे दा एष्ठ्याई प्रदनावेजी पुराज्य ग्रारा क्यांलाय ग्रंगेट चेंबसं, ५, न्यू मरी ने ४००० ०२० येथे आ	स प्रा. लि. क सविस्तर आमच्च्या ाणि यापुढे ग्रिंग यापुढे रध्ये नमुद त्यामधील (, बक्षिस, , , परवाना, त, वारसा, वा वासागणी वे उद्धवले वा मागणी वे उद्धवले क्र. ६०६, न लाईन्स, अ गणि खाती	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ तथनियम, १९५६ अन दंणीकृत आणि बॅकिंग रेखुते त्यये परवानाधारक निगम निग ार्यालय आहे आयसीआयसी	एक्सचेंजे संपुर्ण न [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी वात तिल बोरिवली त क. २१० सन र त. वये स्थपित आणि शन ॲक्ट, १९४९ आग जॅक टॉवर,	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse homascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. <u><u>प</u>स्ट २०२१ <u><u>प</u>स्ट २०२१ <u><u>प</u>स्ट २०२१ <u><u>प्</u>र: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investo ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरित अनु. तपशील</u></u></u></u>	मुन्यांचा सारांश आहे. संपर्ल ndia.com] या संकेतस्थव थॉमस कुक (इंरि व्य)))))))))))))))))))	ल्या तिमाहींचे २ गवर आणि कंप डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संस रएमएच१९४९पीएल रेफ्कषाँचा उतार तिमाही ३० जून, २०२०	आर्थिक पनीच्या करीता 1 मेनन चालक ग्रसंपलेख ३१ मार्च
$ \begin{array}{ c $	मेटेड लसी००५० साठे मार्ग, प्र २२-२४३७ साठी अ मरा ल्ली तिमाही ०३.२०२१ तेट इचा में घ्यावा)	प्रभादेवी, ७०६२४, aratbijle ने रे०. (अलेग	, lee.com वापरिक्षित .०६.२०२० खापरिक्षित)	ि (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित)	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वती जे खालील लिसि विवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा द ' 'मिळकत' ' स् कोणत्याही व्यव मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अदलाबदल, भा महाण, धारणाधि सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न किंवा ओणत्याही किंवा अन्य कोण हक, नामाधिका असल्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वरूपात निम्नस् च्चर्मेट, युंबई - पुरविलोल्या ईमेल	ण्यात येते की, आम्ही ते महा हांटेल प्रोजेक्ट्स वत परिशिष्टामध्ये अधिव की स्थावर मिळकत राण्यास इच्छुक आहेत तपास करीत आहोत अ ण्यास इच्छुक आहेत तपास करीत आहोत अ ण्यास इच्छुक आहेत तपास करीत परिशिष्टाम कोणत्याती परिशिष्टाम कोणत्याती दावा स्वरूपाचा करार किंवा पार्थाही संबंध, दावा किं ते ज्या आधारे असे दा श्वर्यकारांना, कार्यालय वाश्वरीकारांना, कार्यालय वाश्वरीकारांना, कार्यालय वा स्वरक्ष तारेख भ्रात्य स्वरह तारेख	स प्रा. लि. क सविस्तर आमच्या ात्यांच्या ाणि यापुढे मध्ये नमुद त्यांचधील त्यांचधील त्यांचधील त्यांचधील त्यांचधील प्रावाना, त, वारसा, यालयाचा र्यात्रियाचा र्यात्रि के उद्दवले क्र. ६०६, न लाइंन्स, णि खाली क पासून १४	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथी वाणिज्यिक वाद उ २०१५ गयसीआयसीआय बैंक लि एगी अधिनियम, १९५६ अन दर्णाकृत आणि बैंकिंग रेखुले त्वर्णा प्रताभारक नियम नि गर्वा परवानाधारक नियम नि गर्वा सर्कल, बडोदा ३९००	एक्सचेंजं संपुर्ण न [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी वात ता क. २१० सन का २१० सन का २१० सन का विषे संदर्णाकृत आय बँक टॉवर, २०७, गुजरात आणि	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse iomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ र्रेस्ट २०२१ ब्रुप्का लॅबोरेटर नॉद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेर, कांदिवली (प), मुंबई-४ • दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investo ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरित अनु. तपशील	मुन्यांचा सारांश आहे. संपर्ल ndia.com] या संकेतस्थव थॉमस कुक (इंरि व्य)))))))))))))))))))	ल्या तिमाहीचे उ ग्रवर आणि कंप डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संस रएमएच१९४९पीएल .ipca.com रेष्कषाँचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित	आर्थिक पनीच्या करीता 1 मेनन चालक ग संपलेक ३१ मार्च लेखाप
$\frac{\psi_{0}\circ\varsigma}{\psi_{0}\circ\varsigma} (2298) = 25\xi\varsigma \\ \frac{\psi_{0}\circ\varsigma}{\psi_{0}\circ\varsigma} (2008) = 25\xi\varsigma \\ \frac{\psi_{0}\circ\varsigma}{\xi_{0}\circ\varsigma} (2008) = 25\xi\varsigma \\ \frac{\psi_{0}\circ\varsigma}{\xi_{0}\circ} (2008) = 25\xi\varsigma \\ \frac{\psi_{0}\circ\varsigma}{\xi_{0}\circ} (2008) = 25\xi\varsigma \\ \frac{\psi_{0}\circ}{\xi_{0}\circ} \\ \frac{\psi_{0}\circ}{\xi_{0}\circ} (2008) = 25\xi\varsigma \\ \frac{\psi_{0}\circ}{\xi$	मटेड लसी००५०० राठे मार्ग, प्र २२-२४३७ : www.bha ताठी अ ारा ली तिमाही ०३.२०२१ iट ३ चा मं घ्यावा) २९०१०	प्रभादेवी, ३०६२४, aratbijle 1 लेख ते ३०. (अलेग	', lee.com वापरिक्षित .०६.२०२० 	ि (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७३१०५	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वती जे खालील लिपि विवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा त ''मिळकत'' म्ह कोणत्याही व्यय मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अदलाबदल, भा गहाण, धारणाधि सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण हक्क, नामाधिका अस्तट्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वरूपात निम्नस्द ६वा मजला, च चर्चगेट, मुंबई - ए	ण्यात येते की, आम्ही ते महा हॉटेल प्रोजेक्ट्स् तत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत तपास करीत आहोत तपास करीत आहोत तपास करीत आहोत तपास करीत त्या विरुध्द किंवा ात्या विरुध्द किंवा ातंकन, अंत्यदान, प्रभा र, सदस्पाचा कार्पता ही तो ज्या तादारी दावा, पय स्वरूपाचा करार किंवा ात्याही स्वरूपाचे कोणते र, हितसंबंध, दावा कि ते ज्या आधारे असे ते ज्या आधारे असे ते ज्या आधारे असे या आया केर्छात्वा आधारे भा पत्त्यावर सदरह तारोख या आत कळविया आवक् स्सा कोणताही हक्क, द	स प्रा. लि. क सविस्तर अमच्या तत्यांच्या लिंग यापुढे मध्ये नमुद त्यामधील , बक्षिस, , परवाना, त, वारसा, गयांच्यावा गंयी करार वा मागणी बे उद्ध्वले महत्र तेवदी क महत्त तेवास्स, वा मागणी क्र. ६०६, न लाईन्स, अ पासह तेवदी क प्राहत २४ च्यक आहे, ति ता वा किंवा	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ पनी अधिनियम, १९५६ अ- दर्णाकृत आणि बॅकिंग रेयुले त्यये परवानाधारक निगम नि न्वये परवानाधारक निगम नि न्वये परवानाधारक निगम नि न्वर्वे परवानाधारक निगम नि कली सर्कुल, बडोदा ३९०० वं कॉपोरेट कार्यालय आहे कटॉवर्स, ४ था मजला, साउ	एक्सचेंजे संपुर्ण न [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी वात तात का. २१० सन का. २१० सन का. जिवे नेंदणीकृत आय कैक टॉवर, अयसीआयसीआय ऊथ टॉवर, वांद्रे-कुर्ला	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse iomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ ॉगस्ट २०२१ ॉगस्ट २०२१	मुन्यांचा सारांश आहे. संपर्ल ndia.com] या संकेतस्थव थॉमस कुक (इंरि व्य)))))))))))))))))))	ल्या तिमाहींचे २ ग्रवर आणि कंप डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संस रेएमएच१९४९पीएल .ipca.com रेष्कषाँचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९	आर्थिक पनीच्या करीता मेनन चालक ग्रि रा (रु.: संपलेक ३१ मार्च लेखाप ५
(literative and the analysis and the	मटेड लसी००५०० राठे मार्ग, प्र २२-२४३७ : www.bha ताठी अ ारा ली तिमाही ०३.२०२१ iट ३ चा मं घ्यावा) २९०१०	प्रभादेवी, ३०६२४, aratbijle 1 लेख ते ३०. (अलेग	', lee.com वापरिक्षित .०६.२०२० 	ि (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७३१०५	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वर्ती बिवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा त ' 'मिळकत'' म्ह कोणत्याही व्यव मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अदलाबदल, भा सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण हक्क, नामाधिका असल्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वरूपात निम्मस्ट ६वा मजला, च चर्चगेट, मुंबई पुर्सविलेल्या इमेल् (चौदा) दिवसांच त्या परचात, अ मागाणी असल्या	ण्यात येते की, आम्ही ते महा हॉटेल प्रोजेक्ट्स् तत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत तपास करीत आहोत तपास करीत आहोत तपास करीत आहोत तपास करीत त्या विरुध्द किंवा ात्या विरुध्द किंवा ातंकन, अंत्यदान, प्रभा र, सदस्पाचा कार्पता ही तो ज्या तादारी दावा, पय स्वरूपाचा करार किंवा ात्याही स्वरूपाचे कोणते र, हितसंबंध, दावा कि ते ज्या आधारे असे ते ज्या आधारे असे ते ज्या आधारे असे या आया केर्छात्वा आधारे भा पत्त्यावर सदरह तारोख या आत कळविया आवक् स्सा कोणताही हक्क, द	स प्रा. लि. क सविस्तर आमच्या त त्यांच्या ाणि यापुढे सध्ये नमुद त्यांच्या त्यांच्या गणि यापुढे सध्ये नमुद त्यामधील (, बक्षिस, , , परवाना, त, वारसा, ायालयाचा त्त वारसा, वायालयाचा र्गारी करस्य गेही शेअर, वा वा मागणणी के कं क्र. ६०६, नों न लाईन्स, अ णि खाली क पासून १४ याक आहे, तिति का यात किवा ग्वा तिंकवा बा पास जरहे, ति गि खाली का का ता ता किवा जा ता किवा बा गा ता किवा बा गा ता किवा बा गा ता किवा बा गा ता किवा का गा ता किवा	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ गयसीआयसीआय बँक लि पनी अधिनियम, १९५६ अन दणीकृत आणि बॅकिंग रेखुले त्वये परवानाधारक निगम नि नवये परवानाधारक निगम नि नवये परवानाधारक निगम नि नवये परवानाधारक जिंगम नि कली सर्कल, बडोदा ३९०० चे कॉपॉरेट कार्यालय आहे अ कर दॉबर्स, ४ था मजला, साउ मॅप्ट्लेक्स, बांद्रे (पू.), मुंबई-	एक्सचेंजे संपुर्ण न [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी वात तिल बोरिवली म क्र. २१० सन इ. २१० सन इ. २१० सन क्र. २१० सन क्र. ३१० सन क्र. ३१० सन क्र. २१० सन क्र. २१० सन क्र. वांद्रे-कुर्ला -४०० ०५१ आणि	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse iomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ ॉगस्ट २०२१	मुन्यांचा सारांश आहे. संपर्ल ndia.com] या संकेतस्थव थॉमस कुक (इंरि व्य)))))))))))))))))))	ल्या तिमाहींचे २ ग्रवर आणि कंप डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संस रेएमएच१९४९पीएल .ipca.com रेष्कषाँचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९	आर्थिक पनीच्या करीता मेनन चालक ग्रि रा (रु.: संपलेक ३१ मार्च लेखाप ५
$ \begin{array}{c c c c c c c c c c c c c c c c c c c $	मेटेड लसी००५० राठे मार्ग, प्र २२-२४३७ : www.bha ताठी अ ताठी अ तिमाही <u>०३.२०२१</u> तेट ३ चा में घ्यावा) २९०१० १७०६	प्रभादेवी, ७०६२४, aratbijle 1 लेख ो २० . (अलेग	, lee.com वापरिक्षित .०६.२०२० खापरिक्षित) ७२५० (१२९९)	(रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७३१०५ ३६६६	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वती जे खालील लिप्ति विवरणीत त्यांच अशिलांना विव नामाधिकारांचा द मिळकतीया कि विक्री, अभिहस्त अदलाबदल, भाग गहाण, धारणाधि सुविधारिकार, आदेश/हुकुम/न किंवा ओणत्याही किंवा अन्य कोण हक, नामाधिकार आस्तेदरा/हुकुम/न किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण हक, नामाधिकार आस्तेदरा/हुकुम/न द्वा मजला, चर्स् पुरवितेत्र्या ईमेत् (चौदा) दिवसांच् त्या परचात, अ मागणी असल्या समजला जाईल.	ण्यात येते की, आम्ही ते महा हॉटेल प्रोजेक्ट्स तत परिशिष्टामध्ये अधिव वती परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत रुण्यास इच्छुक आहेत तपास करीत आहोत अ ण्यास इच्छुक आहेत तपास करीत वा परिशिष्टाम स्तो/वर्तींचे परिशिष्टाम ता त्या विरुध्द किंवा ातंकन, अंत्यदान, प्रभार र, भारेपद्दा, कुळवहिवाट कोणत्याही स्वरूपाचे कोणते वा स्वरूपाचा करार किंवा तात्याही स्वरूपाचे कोणते स्ता ते ज्या आधारे असे दा एष्ट्र्य्यर्थ दस्तावेजी पुराव्य याक्षरीकारांना, कार्यालय वी स्वर्स, ५, न्यू मरी ने ज्या आधारे असे दा प्रत्यावर सदरहु तारेख या आत कळविण आवश ससा कोणताही हक, द स तो त्यागित आणि प क्त संदर्धित परिशिष्ट :	स प्रा. लि. क सविस्तर अमच्या त्यांच्या ाणि यापुढे रध्ये नमुद त्यांच्या राणि यापुढे रध्ये नमुद त्यामधील त, बक्षिस, , परवाना, त, वारसा, यालयाचा र्याये समय रेष्ठ रेप्रे स्वा क्र. द०द, नॉर्ड र्द्वले क्र. ६०६, गणि खाती क पासून १४ वा क्राल्ली क्रा परित्यागित क परित्यागित क	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ गयती अधितमा १९५६ अन प्रत्नी अधितमा १९५६ अन प्रत्नी अधितमा १९५६ त्वये परवानाधारक निगम निग वर्षाक्त आण बॅकिंग रेखुले त्वये परवानाधारक निगम निग वर्षे सर्कल, बडोदा ३९०० चे कॉपॉरेट कार्यालय आहे कर्टोबर्स, ४ था मजला, साउ मॅप्लेक्स, वाट्रे (पू.), मुंबई- ाखा आहे ट्रान्स ट्रेड सेंटर, ५	एक्सचेंजे संपुर्ण न [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी दात तिल बोरिवली म क. २१० सन क. २१० सन क. २१० सन क. ३४ ठ स्प्र आय बैंक टॉवर, आय बैंक टॉवर, स्ट्रे	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse iomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ र्रेस्ट २०२१ इप्का लॅब्वोरेटर नॉद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-४ • दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investo ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरित अनु. तपशील ३. जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरित अनु. तपशील १. प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २. कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा बार्बापूर्वी) ३. कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा	पुन्यांचा सारांश आहे. संपर्ल ndia.com] या संकेतस्थव थॉमस कुक (इंदि व्य)))))))))))))))))))	ल्या तिमाहींचे उ त्रावर आणि कंप डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संग .ve्प्पएच१९४९पीएल .vipca.com रेप्स्प्रिया उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७	आर्थिक पनीच्या करीता मेनन बालक गसी००७८: <u>संपलेर</u> ३१ मार्च लेखाप <u>५</u> १
 कित व्यवसील प्रांथ करती कर करती आणि असलेली जी क्रमल आगे. यह स्थानी भगी असलेली जी क्रमल आगे. यह स्थान भगी क्रमल आगे. यह स्थान भगी आगे असले जी क्रमल आगे. यह स्थान भगी असलेली जी क्रमल आगे. यह स्थान भगी कर स्थान कर आगे. यह स्थान भगी कर स्थान कर आगे. यह स्थान भगी कर स्थान भगी असलेली जी क्रमल आगे. यह स्थान भगी असलेली जी क्रमल आगे. यह स्थान भगी असलेली जी क्रमल आगे. यह स्थान भगी कर स्थान कर प्रांध कर स्थान कर प्रांध कर स्थान कर अग्र स्थान स्थान कर आगे. यह स्थान भगी कर स्थान कर प्रांध कर स्थान कर प्रांध कर स्थान कर प्रांध कर स्थान कर प्रांध कर स्थान कर प्रांध कर स्थान कर आगे. यह स्थान भागी असलेली जी क्रमल कर रह रह तो कर स्थान कर प्रांध ते प्रांध कर स्थान भाग आगे. यह स्थान भाग आगे तो स्थान स्थान प्रांध कर स्थान कर प्रांध ते प्रांध कर स्थान कर आगे. यह स्थान भाग आगे प्रांध कर स्थान कर आगे. यह स्थान भाग आगे स्थान भाग आगे तो स्थान स्था आगे कर प्रांध ते प्रांध कर स्था भाग आगे स्था भाग आगे स्थान माग आग जा ते स्था कर आगे स्थाय प्रांध ता सामि आगे कर स्था प्रांध आगे कर स्था कर स्था कर प्रांध ती आगी से स्था माग आग जा ते स्था प्रांध कर साम कर प्रांध ती साम भाग आग कर आगे प्रंंकिसी आगता. यह स्था ती यह स्था भाग आग कर आगे भानिसित स्था कर स्था कर साम करवाता वि स्वांध ताता स्था कर साम स्था आग आगे ते स्था प्रंंकि कर साम प्रांध ती साम कर आगे प्रांकिसि अन्व कर माग करवाता साम आग कर साम भाग कर साम भाग कर साम भाग कर साम कर यह स्था ती ताम कर	1टेड लसी००५० राठे मार्ग, प्र २२-२४३७ २९७९ २९७२ स्राठी अ तिमाही <u>२३ चा</u> २९०१० १७०६	प्रभादेवी, ७०६२४, aratbijle 1 लेख ो २० . (अलेग	, lee.com वापरिक्षित .०६.२०२० खापरिक्षित) ७२५० (१२९९)	(रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७३१०५ ३६६६	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वर्ती जे खालील लिपि विवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा त ''मिळकत' र मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अदलाबदल, भा गहाण, धारणाधि सुविधाधिकार, आदेश/हकुम/न किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण् हक्क, नामाधिकाा, असहैत्त त्याच्या पु स्वरूपात निम्नस्ट ६वा मञला, वर् चर्चगेट, मुंबई - पुर्रातेत्र्वात्या इम्रेस् (चौदा) दिवसांच् त्या पश्चात, अ मागणी असल्या. समजला जाईल.	ण्यात येते की, आम्ही ने महा हॉटेल प्रोजेक्ट्स् तत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत तपास करोत आहोत अप्रास करोत आहोत तपास करोत आहोत तपास करोत आहोत तपास करोत तर्वा त्या विरुद्ध किंवा ांकन, अंत्यदान, प्रभार र, शतर्यदान, प्रभार र, शतर्यदान, प्रभार र, शतर्यदान, प्रभार र, शितर्यदान, प्रभार र, शितर्यदान, विश्वस् वे ज्या आधारे कर्या शारत कार्यात्ता कार्यात्ता यो आत कठविणे आवश् स्स तो त्यागित आणि ' क्त संदर्भित परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन)	र प्रा. लि. क सविस्तर आमच्या ात्यांच्या ाणि यापुढे सध्ये नमुद त्यामधील , बक्षिस, , परवाना, न, वारसा, ,वासस, ,यालयाचा ात्यां कस्य सिंह लेखी क, ड. ६०६, न लाईन्स, छाली णि स्वाली पास्ह लेखी क. ६०६, न लाईन्स, अ एणस्न १४ च यालई आले, ति ताईन्वा परित्यागित क दे दे दे दे दे दे दे दे दे दे	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०२५ तथपिकृत आणि बॅकिंग रेयुले तथपिकृत आणि बॅकिंग रेयुले तथपे परवानाधारक निगम नि गर्वात्तय आहे आयसीआयसी कल्ती सर्कल, बडोदा ३९०० चे कॉपोरेट कार्यालय आहे कटॉवर्स, ४ था मजला, साउ गॅम्प्लेक्स, बोंद्रे (पू), मुंबई- ाखा आहे ट्रान्स ट्रेड सेंटर, ५ क प्लाझ जवळ, अंधेरी (पू, रा तिचे प्राधिकृत अधिकारी	एक्सचेंजे संपुर्ण न [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी दात तिल बोरिवली म क. २१० सन क. २१० सन क. २१० सन क. ३४ ठ स्प्र आय बैंक टॉवर, आय बैंक टॉवर, स्ट्रे	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse iomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ रिस्ट २०२१ र्ट्रप्का लॅक्वोरेटर नॉद. कार्वालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टे, कांदिवली (प), गुंबई-४ ० दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ ० ईमेल : investo ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरित अनु. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न २ कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा वार्बीपूर्वी) ३ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	मुन्यांचा सारांश आहे. संपर्ल ndia.com] या संकेतस्थव थॉमस कुक (इंति व्य)))))))))))))))))))	ल्या तिमाहींचे २ इवर आणि कंप हेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संस् रएमएच१९४९पीएल .ipca.com रेप्कर्षांचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७ ५४५.५७	आर्थिक पनीच्या करीता 1 मेनन वालक संपलेख २१ मार्च लेखाप <u>५</u> १ १
दश्४५ (४४६) २१६५ ५६५	मटेड लसी००५० राठे मार्ग, प्र २२-२४३७ : www.bha ताठी अ ारा ली तिमाही <u>०३.२०२१</u> टे३ चा में घ्यावा) २९०१० १७०६ १७०६	प्रभादेवी, ७०६२४, बात्वtbijle ने रे. (अलेग	, lee.com तापरिक्षित 	(रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७३१०५ ३६६६ ३६६६	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वती जे खालील लिपि विवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा त ''मिळकत'' म्ह कोणत्याही व्यय मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अदलाबदल, भा गहाण, धारणाधि सुविधाधिकार, आदेश/हकुम/न विंबा कोणत्याही किंवा अन्य कोण हक्क, नामाधिका असहत त्याच्या पु स्वरूपात निम्नस्द ६वा मजला, च चर्चगेट, मुंबई - पुरावेलेल्या ईमेल (चौदा) दिवसांच त्या परचात, अ मागणी असल्या समजला जाईल. <u>उपरो</u> मुंबई शहराच्य	ण्यात येते की, आम्ही ते महा हॉटेल प्रोजेक्ट्स् तत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत तपास करीत आहोत अ एण्ट्र संदर्भित. तत्ती (केश्ट्र किंवा वा त्या विरुध्द किंवा वा त्या विरुध्द किंवा गंकन, अंत्यदान, प्रभा र, भाडेपट्टा, कुळवहिवाट कार, हस्तांतर, विश्वस्त कोणत्याही स्वरूपाचे कोणते र, हितसंबंध, त्या की ते ज्या आधारे से स ते ज्या आधारे से स र, दितसंबंध, दावा कि देण्ड्यां यंदनोंजे पुराव्य याक्षरकिरारांना, कार्यालय वीगट चेंबर्स, ५, न्यू मरी - ४००० ०२० येथे आ १ पत्त्यावस सदर्ख, तारोख या आत कळविया आवश् स्सा कोणताही हक, द स तो त्यागित आणि ' क्त संदर्भित परिशिष्ट : मिळकतरीच वर्णन.) 1 नोंदणी जिल्ह्यामर्ध	म प्रा. लि. क सविस्तर आमच्या तत्यांच्या ाणि यापुढे मध्ये नमुद त्यामधील , वसिस, , परवाना, त, वारसा, पर, वसिस, , परवाना, त, वारसा, पायालयाचा मंधी करार ा सामंजस्य मंधी अअर, वा मागणी वे उद्भवले कं क्र. ६०६, न लाईन्स, अ पासून १४ च मार्थक आहे, ति वा किंवा बँ प्रित्यागित क प्रात्त्यांक का परित्यागित क प्रात्त्यांक का द्वा परित्यागित क परित्यागित क परित्यागित क परित्यागित क परित्यानि क क परित्यानि क क प्रात्त्र क प्रात्त्र क प्रात्त्र क प्रात्त्र क पास्त्र क पास्त्र क पास्त्र क पास्त्र क क पास्त्र क क पास्त्र क क क क क क क क क क क क क क क क क क क	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ पायसीआयसीआय बँक लि पनी अधिनियम, १९५६ अ- दर्णाकृत आणि बॅकिंग रेयुले त्यये परवानाधारक निपम निन न्वये परवानाधारक निपम निन न्वये परवानाधारक निपम नित न्वये परवानाधारक निपम नि त्या का दे ट्रान्स ट्रेड सेंटर, ५ क प्लाझा जवळ, अंधेरी (पू. रा तिचे प्रायिकृत अधिकारी ो. प्रदीप इंद्रमणी तिवारी	एक्सचेंजे संपुर्ण - [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ 3 नगर दिवाणी यात तिल बोरिवली ग का. २१० सन त. वये स्थपित आणि शन अँबट, १९४९ काय, बैंक टॉवर, ००७, गुजरात आणि आयसीआयसीआय ऊथ टॉवर, वांद्रे-कुर्ला ४००० ०५१ आणि वा मजला, फ्लोअर .), मुंबई - ४०००९३.	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse homascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.	मुन्यांचा सारांश आहे. संपर्ल ndia.com] या संकेतस्थव थॉमस कुक (इंति व्य)))))))))))))))))))	ल्या तिमाहीचे २ इवर आणि कंप हेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संस् रएमएच१९४९पीएल .ipca.com रेप्कर्षांचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७ ५४५.५७	आर्थिक पनीच्या करीता 1 मेनन वालक संपलेत ३१ मार्च, लेखापा ५२ १
६३४५ (४४६) २१६७८ में से प्रांथ वियायिक देश, व्रांध कर देश, व्यांध कर देश, व्यं देश, व्यं देश, व्यांध कर देश, व्यांध कर देश,	12ेड लसी००५० राठे मार्ग, प्र २२-२४३७ २२-२४३७ २९०२२ नाठी अ गरा ली तिमाही ०३.२०२१ हे ३ चा ने घ्यावा) २९०१० १७०६ १७०६	प्रभादेवी, ७०६२४, बात्वtbijle ने रे. (अलेग	, lee.com तापरिक्षित 	(रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७३१०५ ३६६६ ३६६६	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वर्ती बिवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा दे ''मिळकत' ' म् कोणत्याही व्यः मिळकतीवर कि विक्री, अभिहस्त अदलाबदल, भाग सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न् किंवा ओणत्याही किंवा अन्य कोण हक, नामाधिका असत्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वरूपात निम्मस्ट ६वा मजला, चन्द चर्चगेट, मुंबई पुरवितेल्या ईमेल (चौदा) दिवसांच् त्या पश्चात, अ मागणी असल्या समजला जाईल. <u>उपरोल्</u> पिं	ण्यात येते की, आम्ही ते महा हाँटेल प्रोजेक्ट्स वत परिशिष्टामध्ये अधिव वती स्थावर मिळकत राण्यास इच्छुक आहेत तपास करीत आहोत अ ग्णून संदीर्भत स्ती/वतींचे परिशिष्टाम ता त्या विरुध्द किंवा तांकन, अंत्यदान, प्रभार र, भाडेपट्टा, कुळवहिताट कोणत्यादी व्यय याय, नादारी दावा, यय याय, नादारी दावा, यय याय, नादारी दावा, यय याय, नादारी दावा, यय यास कारांना, कार्याच्य ते ज्या आधारे असे दा एठ्ठ्यर्थ दस्तावेची पुराव्य यासतिकारांना, कार्याच्य ते ज्या आधारे असे दा एठ्यर्थ दस्तावेची पुराव्य यासतिकारांना, कार्याच्य ते ज्या आधारे असे दा एठ्व्यर्थ दस्तावेची पुराव्य यासतिकारांना, कार्याच्य ते पत्त्यावर सदरहु तारेख या आत कळविण आवश् ससा को त्यागित आणि ' स्त. क्र. १९२२ धारक आणि असलेती जो इम	म प्रा. लि. क सविस्तर आमच्या ात्यांच्या ाणि यापुढे मध्ये नमुद त्यांचधील त्यांचधील त्यांचधील त्यांचधील त्यांचधील त्यांचधील त्व क्षिंस, ऱ्र, वक्षिंस, त्र, वारसा, यालयाचा ग्रींगी करार ा सामंजस्य रिवी करार र सात्रलि के उद्धवलि कं ज्र. ६०६, नों ना लाई त्याणित प्रायस्त आहे, ति पास्तून १४ च त्याव किंवा जं परित्यागित क जमिनीवर तारत आहे, कि	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ पनी अधिनियम, १९५६ अ- त्यीकृत आणि बॅकिंग रेयुले त्यये परवानाधारक निगम नि त्यये परवानाधारक निगम नि त्यये परवानाधारक निगम नि त्वये परवानाधारक निगम नि कली सर्कुल, बडोदा ३९०० वं कॉपोर कार्यालय आहे कटॉवर्स, ४ था मजला, सा ठॉम्प्लेक्स, वांद्रे (पू.), मुंबई- ाखा आहे ट्रान्स ट्रेड सेंटर, ५ क प्लाझा जवठ, अंधेग्री (पू. रा तिचे प्राधिकृत अधिकारी ते व्यवस्थापक, वय ३२ वर्ष	एक्सचेंजे संपुर्ण - [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी वात तिल बोरिवली ग क्र. २१० सन क्. २१० सन क. वये स्थपित आणि शन ॲंक्ट, १९४९ काय, जिवे नेंदणीकृत आय केंक टॉवर, ३००७, गुजरात आणि आयसीआयसीआय ऊथ टॉवर, वांद्रे-कुर्ला -४००० ०५१ आणि वा मजला, फ्लोअर)), मुंबई- ४०००९३.	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse homascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ हिप्टका लॅबोरेटर नॉद. कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-४ • दूर.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investo ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरित अनु. तपशील इ. तपशील १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न १ कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा बार्बीपूर्वी) ३ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंव अनन्यसाधारण बार्बीनंतर)	मुन्यांचा सारांश आहे. संपर्ल ndia.com] या संकेतस्थव थॉमस कुक (इंदि व्य मिन्ट सीआयएन : एल२४२३ उल्) विक्र सीआयएन : एल२४२३ उल्) विक्र सीआयएन : एल२४२३ उल्) विक्र सीआयएन : एल२४२३ उल्लेखापरिक्षित वित्तीय नि संपलेली ३० जून, २०२१ अलेखापरिक्षित वित्तीय नि संपलेली ३० जून, २०२१ अलेखापरिक्षित वित्तीय नि २५८६.८१ मनन्यसाधारण ३७७.४४ ३७७.४४	ल्या तिमाही के र जवर आणि कंप डेया) लिमिटेड क माधवन वस्थापकीय संग श्एमएच१९४९पीएल श्रेष्कषाँचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.६४ ५४५.६४	आर्थिक पनीच्या करीता मेनन वालक (रु. व (रु. व संपलेलं ३१ मार्च, लेखापा ५३ १
५६५ ५६ ५६ ५६ ५६ ५६ ५६ ५६ <td>मटेड लसी००५० राठे मार्ग, प्र २२-२४३७ : www.bha ताठी अ ारा ली तिमाही <u>०३.२०२१</u> टे३ चा में घ्यावा) २९०१० १७०६ १७०६</td> <td>प्रभादेवी, ७०६२४, बात्वtbijle ने रे. (अलेग</td> <td>, lee.com तापरिक्षित </td> <td>(रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७३१०५ ३६६६ ३६६६</td> <td>याद्वारे सूचना दे अशिलांच्या वर्ती बेवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा दे ''मिळकत''म्द मोळकतीवर कि विक्री, अभिहस्त अदलाबदल, भाग गहाषाधिकार, आदेश/हुकुम/न किंवा ओणत्याही किंवा अन्य कोण हक, नामाधिकार, आदेश/हुकुम/न किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण हक, नामाधिकार आस्तेत्या द्यान स्वरूपत निम्नस्ट ६वा मजला, चर्क् पुरवितेत्त्या ईमेत् (चौदा) दिवसांच त्या परचात, अ मागणी असल्या समजला जाईल. <u>उपरोत</u> मुंबई शहराच्य विमागाच्या सी.' स्थित, वसलेली त्या इमारतीमधीत</td> <td>ण्यात येते की, आम्ही ने महा हाँटेल प्रोजेक्ट्स वत परिशिष्टामध्ये अधिव वती स्थावर मिळकत राण्यास इच्छुक आहेत तपास करीत आहोत अ ग्ण्यास इच्छुक आहेत तपास करीत आहोत अ ग्ण्यास इच्छुक आहेत तपास करीत वा सिक्छ् कोणत्याही निरुष्ठ किंवा तो न्द्रां वा किंक्ड् कोणत्याही न्या याय, नादारी दावा, पय सक्ष्पाचा करार किंवा नारत्याही स्वरूपाचे कोणते स्त ते ज्या आधारे असे दा एष्ट्र्य्य दस्तावेजी पुराव्य याक्षतीकारांना, कार्यालय याक्षतीकारांना, कार्यालय याक्षतीकारांना, कार्यालय याक्षतीकारांना, कार्यालय याक्षतीकारांना, कार्यालय याक्षतीकारांना, कार्यालय याक्षतीकारांना, कार्यालय याक्षतीकारांना, कार्यालय याक्षतीकारांना, कार्यालय याक्षतीकारांना, कार्यालय प्रत्या स्तर्याधित प्राराष्ट्रि : <u>मिळकतीचे वर्णन</u>) ा नॉदणी जिल्ह्यामधे एस. क्र. १९६२ धारक आणि असलेली जी इम न ओपन कार पार्किंग ज</td> <td>स प्रा. लि. क सविस्तर आमच्च्या ाणि यापुढे मध्ये नमुद त्यांच्या ाणि यापुढे मध्ये नमुद त्यांच्या त्यांच्या त्यांच्या त्यांच्या यालयाचा ग्री करार ग्रातांचा ग्री करार ग्रासह लेखी कं ज्र. ६०६, न लाइन्स, णि खाली क परित्यागित क जमिनीवर क जमिनीवर क जमिनीवर क गारत आहे, गे</td> <td>न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ तायसीआयसीआय बँक लि पनी अधिनिया, १९५६ अन पनी अधिनिया, १९५६ अन त्वये परवानाधारक निगम निग वर्ते परवानाधारक निगम निग वर्ते परवानाधारक निगम निग व्यं परवानाधारक निगम निग व्यं परवानाधारक जिम निक कर्ते वर्स, ४ था मजला, साउ कॅट्रॉक्स, अध्रे मजला, साउ कॅट्रॉक्स, ४ था मजला, साउ कॅट्रॉक्स, अध्रे प्रज्ञा के द्यं प्रायिकृत अधिकारी ते. प्रदीप इंद्रमणी तिवारी जं व्यवस्थापक, वव ३२ वर्ष शा: नोकरी विरुष्ट्र</td> <td>एक्सचेंजे संपुर्ण - [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी वात तिल बोरिवली ग क्र. २१० सन क्. २१० सन क. वये स्थपित आणि शन ॲंक्ट, १९४९ काय, जिवे नेंदणीकृत आय केंक टॉवर, ३००७, गुजरात आणि आयसीआयसीआय ऊथ टॉवर, वांद्रे-कुर्ला -४००० ०५१ आणि वा मजला, फ्लोअर)), मुंबई- ४०००९३.</td> <td>सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse homascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१</td> <td>मुन्यांचा सारांश आहे. संपर्ल ndia.com] या संकेतस्थव थॉमस कुक (इंति व्य मिन्ट सीआयएन : एल२४२३ उल्) विक्र सीआयएन : एल२४२३ उल्) विक्र सीआयएन : एल२४२३ उल्) विक्र सीआयएन : एल२४२३ उल्लेखापरिक्षित वित्तीय नि संपलेली ३० जून, २०२१ अलेखापरिक्षित वित्तीय नि संपलेली ३० जून, २०२१ अलेखापरिक्षित वित्तीय नि २५८६.८१ मनन्यसाधारण ३७७.४४ ३७७.४४</td> <td>ल्या तिमाही के र जवर आणि कंप डेया) लिमिटेड क माधवन वस्थापकीय संग श्एमएच१९४९पीएल श्रेष्कषाँचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.६४ ५४५.६४</td> <td>आर्थिक पनीच्या करीता मेनन वालक (रु. व (रु. व संपलेलं ३१ मार्च, लेखापा ५३ १</td>	मटेड लसी००५० राठे मार्ग, प्र २२-२४३७ : www.bha ताठी अ ारा ली तिमाही <u>०३.२०२१</u> टे३ चा में घ्यावा) २९०१० १७०६ १७०६	प्रभादेवी, ७०६२४, बात्वtbijle ने रे. (अलेग	, lee.com तापरिक्षित 	(रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७३१०५ ३६६६ ३६६६	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वर्ती बेवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा दे '' मिळकत'' म्द मोळकतीवर कि विक्री, अभिहस्त अदलाबदल, भाग गहाषाधिकार, आदेश/हुकुम/न किंवा ओणत्याही किंवा अन्य कोण हक, नामाधिकार, आदेश/हुकुम/न किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण हक, नामाधिकार आस्तेत्या द्यान स्वरूपत निम्नस्ट ६वा मजला, चर्क् पुरवितेत्त्या ईमेत् (चौदा) दिवसांच त्या परचात, अ मागणी असल्या समजला जाईल. <u>उपरोत</u> मुंबई शहराच्य विमागाच्या सी.' स्थित, वसलेली त्या इमारतीमधीत	ण्यात येते की, आम्ही ने महा हाँटेल प्रोजेक्ट्स वत परिशिष्टामध्ये अधिव वती स्थावर मिळकत राण्यास इच्छुक आहेत तपास करीत आहोत अ ग्ण्यास इच्छुक आहेत तपास करीत आहोत अ ग्ण्यास इच्छुक आहेत तपास करीत वा सिक्छ् कोणत्याही निरुष्ठ किंवा तो न्द्रां वा किंक्ड् कोणत्याही न्या याय, नादारी दावा, पय सक्ष्पाचा करार किंवा नारत्याही स्वरूपाचे कोणते स्त ते ज्या आधारे असे दा एष्ट्र्य्य दस्तावेजी पुराव्य याक्षतीकारांना, कार्यालय याक्षतीकारांना, कार्यालय याक्षतीकारांना, कार्यालय याक्षतीकारांना, कार्यालय याक्षतीकारांना, कार्यालय याक्षतीकारांना, कार्यालय याक्षतीकारांना, कार्यालय याक्षतीकारांना, कार्यालय याक्षतीकारांना, कार्यालय याक्षतीकारांना, कार्यालय प्रत्या स्तर्याधित प्राराष्ट्रि : <u>मिळकतीचे वर्णन</u>) ा नॉदणी जिल्ह्यामधे एस. क्र. १९६२ धारक आणि असलेली जी इम न ओपन कार पार्किंग ज	स प्रा. लि. क सविस्तर आमच्च्या ाणि यापुढे मध्ये नमुद त्यांच्या ाणि यापुढे मध्ये नमुद त्यांच्या त्यांच्या त्यांच्या त्यांच्या यालयाचा ग्री करार ग्रातांचा ग्री करार ग्रासह लेखी कं ज्र. ६०६, न लाइन्स, णि खाली क परित्यागित क जमिनीवर क जमिनीवर क जमिनीवर क गारत आहे, गे	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ तायसीआयसीआय बँक लि पनी अधिनिया, १९५६ अन पनी अधिनिया, १९५६ अन त्वये परवानाधारक निगम निग वर्ते परवानाधारक निगम निग वर्ते परवानाधारक निगम निग व्यं परवानाधारक निगम निग व्यं परवानाधारक जिम निक कर्ते वर्स, ४ था मजला, साउ कॅट्रॉक्स, अध्रे मजला, साउ कॅट्रॉक्स, ४ था मजला, साउ कॅट्रॉक्स, अध्रे प्रज्ञा के द्यं प्रायिकृत अधिकारी ते. प्रदीप इंद्रमणी तिवारी जं व्यवस्थापक, वव ३२ वर्ष शा: नोकरी विरुष्ट्र	एक्सचेंजे संपुर्ण - [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी वात तिल बोरिवली ग क्र. २१० सन क्. २१० सन क. वये स्थपित आणि शन ॲंक्ट, १९४९ काय, जिवे नेंदणीकृत आय केंक टॉवर, ३००७, गुजरात आणि आयसीआयसीआय ऊथ टॉवर, वांद्रे-कुर्ला -४००० ०५१ आणि वा मजला, फ्लोअर)), मुंबई- ४०००९३.	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse homascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१	मुन्यांचा सारांश आहे. संपर्ल ndia.com] या संकेतस्थव थॉमस कुक (इंति व्य मिन्ट सीआयएन : एल२४२३ उल्) विक्र सीआयएन : एल२४२३ उल्) विक्र सीआयएन : एल२४२३ उल्) विक्र सीआयएन : एल२४२३ उल्लेखापरिक्षित वित्तीय नि संपलेली ३० जून, २०२१ अलेखापरिक्षित वित्तीय नि संपलेली ३० जून, २०२१ अलेखापरिक्षित वित्तीय नि २५८६.८१ मनन्यसाधारण ३७७.४४ ३७७.४४	ल्या तिमाही के र जवर आणि कंप डेया) लिमिटेड क माधवन वस्थापकीय संग श्एमएच१९४९पीएल श्रेष्कषाँचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.६४ ५४५.६४	आर्थिक पनीच्या करीता मेनन वालक (रु. व (रु. व संपलेलं ३१ मार्च, लेखापा ५३ १
दहा पहा प्रतिवर्ध पहा प्रतिवर्ध प्रतिवर	12ेड लसी००५० राठे मार्ग, प्र २२-२४३७ : www.bha ताठी अ ारा ली तिमाही ०३.२०२१ दि ३ चा रेड ३ चा १७०६ १७०६ १७०६	प्रभादेवी, so६२४, aratbijl 1 रे २ (अलेग	, lee.com तापरिक्षित 	(रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७३१०५ ३६६६ ३६६६ २६०५	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वर्ती जे खालील लिपि विवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा त ''मिळकत' म्ह कोणत्याही व्यय मिळकतीवर कि विक्री, अभिहस्त अदलाबदल, मा गहाण, धारणाधि सुविधाधिकार, आदेश, दिकुम,/न किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण् हक, नामाधिकार, आदेश, दिकुम,/न हिंकवा अन्य कोण् हक, नामाधिकार असल्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वरूपात निम्नस्व द्वा मजला, बई च्चीरेट, मुंबई (चौदा) दिवसांच् त्या पश्चात, अ मागणी असल्या समजला जाईल. <u>उपरोत</u> त्या इशताच्या विभागाच्या सी.'	ण्यात येते की, आम्ही ने महा हॉटेल प्रोजेक्ट्स् वत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत राण्यास इच्छेक आहेत तपास करीत आहोत अ ण्यास संदर्गित. स्ती/वर्तींचे परिशिष्टाम स्ती/वर्तींचे परिशिष्टाम स्तात्त विरुध्द किंवा गांकन, अंत्यदान, प्रभार र, शितसंबंध, तिक्ष्य कोणत्याही -्या याय, नादारी दावा, पय याय, नादारी दावा, पय याय, नादारी दावा, पय स्वरूपाचा करार किंवा गायाही स्वरूपाचे कोणते र, हितसंबंध, ५, न्यू मरी न उच्च स्तावेजी पुराव्य याअति कळविणे आवश स्सा कोणताही हक, द सा कोणताही हक, द सा तो त्यागित आणि ' क्त संदर्भित परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन) ा नोंदणी जिल्ह्यामर्ध प्रकार पार्किग ज यापराच्या अनन्य हकार	म प्रा. लि. क सविस्तर अमच्या ात्यांच्या ाणि यापुढे सध्ये नमुद त्यांच्या ाणि यापुढे सध्ये नमुद त्यांच्या त्यांच्या त्यांच्या त्यांच्या त. बाससा, त. वाससा, त्यात्वाचा तंची करार त्यां सामंजस्य त्या मागणी ब द्याली कां तेवे उद्ध्वले कं प्रारत्वा ती कारारत तावा किंवा कं प्रारत्याति तावा किंवा कं प्रारत्याति क प्रारत कार्ग तेति केवा कं कार्ग कार्ग कार्ग ताता का को, केव तारत आहे, केव तारत आहे, केव	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ गयसीआयसीआय बॅंक लि प्रनी अधिनेस, १९५६ अन व्यंगिकृत आण बॅकिंग रेखुते त्वये परवानाधारक निगम निन ग्वांलय आहे आयसीआयसी कली सर्कल, बडोटा ३९०० चे कॉपॉरेट कार्यालय आहे क ठॉवर्स, ४ था मजला, साड गॅप्ल्वेक्स, वांट्रे (पू.), मुंबई- ाखा आहे ट्रान्स ट्रेड सेंटर, ५ क प्लाझा जवळ, अंधेरी (पू. रा तिचे प्राधिकृत अधिकारी 1. प्रदीप इंद्रमणी तिवारी जं व्यवस्थापक, वय ३२ वर्ष शाः नोकरी विरुध्द थुकुमार परामुथु नाडर	एक्सचेंजे संपुर्ण - [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी यात तिल बोरिवली त क्र. २१० सन ह. वये स्थपित आणि शन ॲंकट, १९४९ काव, जिवे नोंदणीकृत आय बँक टॉवर, आय बंक टॉवर, आय बंक टॉवर, आय बंक टॉवर, आय बंक टॉवर, आय बंक टॉवर, आय बंक टॉवर, आय के टॉवर, आय के टॉवर, आय के टॉवर, त वादी	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse iomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. <u><u>प</u>स्ट २०२१ <u><u>प</u>स्ट २०२१ <u><u>प</u>स्ट २०२१ <u><u>प</u>स्ट २०२१ <u><u>प</u>स्ट २०२१</u> <u><u>प</u>स्ट २०२१ <u><u>प्</u>र.: न११ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investo <u>३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरित</u> <u>३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरित</u> <u>अनु.</u><u>तप</u>शील <u>३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरित</u> <u>वार्बीपूर्वी</u> <u>१</u> प्रवर्तनातून एकूण उत्पन्न <u>२</u> कालावधीसाठी निवळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंव अनन्यसाधारण बार्बीनंतर) <u>४</u> कालावधीसाठी करोपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंव अनन्यसाधारण बार्बीनंतर) <u>४</u> कालावधीसाठी करोपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंव अनन्यसाधारण बार्बीनंतर) <u>४</u> कालावधीसाठी करोप्त तिव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंव अनन्यसाधारण बार्बीनंतर) <u>४</u> कालावधीसाठी पर्कूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोट</u></u></u></u></u></u>	मुन्यांचा सारांश आहे. संपर्ल ndia.com] या संकेतरथव थॉमस कुक (इंदि व्य मिन सिआयएन : एल२४२३ उक्लेखापरिक्षित वित्तीय नि संपर्लेली ३० जून, २०२१ अलेखापरिक्षित वित्तीय नि संपर्लेली ३० जून, २०२१ अलेखापरिक्षित वित्तीय नि र्थ-८६.८१ ननन्यसाधारण ३७७.४४ ३७७.४४ १ ३०६.६७	ल्या तिमाही के उ जवर आणि कंप डेया) लिमिटेड क माधवन वस्थापकीय संग श्रिप्मएच१९४९पीएल श्रिप्मएच१९४९पीएल श्रिकर्षांचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.६७ ४४५.६८ ४४२.५६	आर्थिक पनीच्या करीता मेनन वालक प (रु. : संपलेर ३१ मार्च लेखाप ५ १ १
χ 3. or χ 4. or χ 0. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 0. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 0. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 0. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 0. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 0. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 0. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 0. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 0. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 0. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 0. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 0. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 0. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 0. or χ 0. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 0. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 0. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 0. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 0. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 4. or χ 0. or χ 4	Iटेड लसी००५० राठे मार्ग, प्र २२-२४३७ www.bha ताठी अ तिमाही उ३.२०२१ ट ३ चा रे ध्यावा) २९०१० १७०६ १७०६	प्रभादेवी, so६२४, aratbijl 1 रे २ (अलेग	, lee.com तापरिक्षित 	(रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७३१०५ ३६६६ ३६६६ २६०५	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वर्ती जे खालील लिस्टि विवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा दे ''मिळकत'' म् केणात्याही व्यव मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अदलाबदल, भाग सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न् किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण हक, नामाधिका असल्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वरूपात निमन्स्द ६ वा मजला, चन्द चर्चगेट, मुंबई - पुरविलेल्या ईमेल (चौदा) दिवसांच् त्या परचात, अ चर्चारोट, मुंबई प्राविलेल्या ईमेल (चौदा) दिवसांच् त्या परचात, अ मागाणी असल्या समजला जाईल. <u>उपरो(</u> मुंबई शहराच्या विभागाच्या सी.) स्थित, वसलेली त्या इमारतीमधीत क्र. ३२ च्या व- नरींप्र र्, मुंग्	ण्यात येते की, आम्ही ते महा हांटेल प्रोजेक्ट्स द्वार परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत तपास करीत आहोत अ ग्णूम संदूर्पित. करी/ करींचे परिशिष्टाम करी/ करींचे परिशिष्टाम करोण्टवाही न्या वा त्या विरुध्द किंवा तंकन, अंत्यदान, प्रभार , भाडेयपुत, कुळवहिताट करोण्टवाही न्या वाय, नादारी दावा, पय याय, तित्या आधारे असे दा प्रिज्ज करोणताही हक, द प्र त्या त्यागित आणि ' क्त संदूर्धित परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन) ा नॉदणी जिल्ह्यामर्ध प्र. क्र. १९६२ धारक आणि असलेत्ती जी इम त ओपन कार पार्किंग ज यायराच्या अनन्य हकास इं – ४००० ०२२ येथे ती की, जापि असले जापि उस की न्यापरिटक् सोस क्रा को–ऑपटिक्ह सोस	स प्रा. लि. क सविस्तर अमचच्या ाल्याच्या ाणि यापुढे मध्ये नमुद त्याच्या त्यापधील	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ पायसीआयसीआय बाँक लि पनी अधिनियम, १९५६ अन दर्णाकृत आणि बॉकिंग रेयुले त्वये परवानाधारक निगम नि नार्वालय आहे आयसीआयसी कली सर्कल, बांद्रे (पू.), मुंबई- तार्वा आहे आयसीआयसी कली सर्कल, बांद्रे (पू.), मुंबई- तार्वा आहि ट्रान्स ट्रेड सेंटर, ५ क प्लाझा जवळ, अंधेरी (पू. रा तिचे प्राधिकृत अधिकारी 1. प्रदीप इंद्रमणी तिवारी र्ज व्यवस्थापक, वय ३२ वर्ष शाः नोकरी विरुष्ट्र थुकुमार परामुथु नाडर य ४२ वर्ष, ८, जेएन १६ए, ए	एक्सचेंजे संपुर्ण - [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ 3 नगर दिवाणी यात तिल बोरिवली ग क्र. २१० सन त. वये स्थपित आणि शन ॲक्ट, १९४९ काय, विवे नोंदणीकृत आय बैंक टॉवर, ००७, गुजरात आणि आयसीआयसीआय इध टॉवर, वांद्रे-कुर्ला -४००० ०५१ आणि वा मजला, फ्लोअर .), मुंबई - ४०००९३.	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse iomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१	मुन्यांचा सारांश आहे. संपर्ल ndia.com] या संकेतरथव थॉमस कुक (इंदि व्य मिन सिआयएन : एल२४२३ उक्लेखापरिक्षित वित्तीय नि संपर्लेली ३० जून, २०२१ अलेखापरिक्षित वित्तीय नि संपर्लेली ३० जून, २०२१ अलेखापरिक्षित वित्तीय नि र्थ-८६.८१ ननन्यसाधारण ३७७.४४ ३७७.४४ १ ३०६.६७	ल्या तिमाही के उ जवर आणि कंप डेया) लिमिटेड क माधवन वस्थापकीय संग श्रिप्मएच१९४९पीएल श्रिप्मएच१९४९पीएल श्रिकर्षांचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.६७ ४४५.६८ ४४२.५६	आर्थिक पनीच्या करीता मेनन चालक वालक (क. द संपलेत ३१ मार्च, लेखापा ५२ १ १
23.04 (24.35) 55.04 <td>1टेड लसी००५० राठे मार्ग, प्र २२-२४३७ राठी अ 17ठी अ 17ठी ली तिमाही <u>0३.२०२१</u> रे३ चा रे इचा १७०६ १७०६ १७०६ १३०५</td> <td>प्रभादेवी, so६२४, aratbijl 1 रे०. (अलेग</td> <td>, lee.com तापरिक्षित .oq२०२० .oq२०२० .oq२०२० (१२९९) (१२९९) (८७४) (४४६)</td> <td>(रु. लाखात) संपत्लेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७३१०५ ३६६६ ३६६६ २६६५ २१६७५</td> <td>याद्वारे सूचना दे अशिलांच्या वती जे खालील तिस्वां अशिलांना विव नामाधिकारांचा द 'मिळकत' र मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अदलाबदल, भाग महाण, धारणाधि सुविधाकार, आदेश/हुकुम/न किंवा काणत्याही किंवा अन्य कोण हक, नामाधिका असल्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वरूपात निम्मस्ट ६वा मजला, चन्द चर्चरी2, मुंबई पुरवितेल्या ईमेल (चौदा) दिवसांच् त्या परचात, अ मागणी असल्या समजला जाईल. <u>उपरोत</u> पिमुंबई शहराच्या विभागच्या सी.) स्थित, वसलेली त्या इमारतीमधीत क्र. ३२ च्या व नरीमन पॉईंट, मुं चेंबर्स ५ प्रिमायर च्या मालकीच्य</td> <td>ण्यात येते की, आम्ही ते महा हांटेल प्रोजेक्ट्स वत परिशिष्टामध्ये अधिव वती स्थावर मिळकत पिळकत प्राया करीत आहोत प्रयास इत्येत आहोत प्रयास करीत आहोत प्रयास करीत आहोत प्रयास करीत परिशिष्टाम कोणत्यादी दावा, विश्वद कोणत्यादी दावा, वय वाय, नादारी दावा, पय याय, नादारी दावा, पय स्वर्स्याचा करार किंवा पर्याचा करार किंवा प्रयाच के प्रयाची करार के ज्या आधारे असे दा एष्ठ्रध दस्तावेजी पुराव्य याक्षतिकारांना, कार्यांलय दे स्ते प्रताया की प्राव्य याक्षतिकारांना, कार्यालय वा संदर्धित परिशिष्ट : मिळकतीचे वर्णत) ा नोंदणी जिल्ह्यामर्ध प्रया. ऊ. १९२२ धारक आणि असलेत्ती जी इम न ओपन कार पार्किंग ज यापराच्या अनन्य हकास दर्झ ने ४००० ०२१ येथे ति सा को-ऑपरेटिव्ह सोस ा भेकर चेंबर्स ५ ' म</td> <td>स प्रा. लि. क सविस्तर अमच्या त त्यांच्या ाणि यापुढे सध्ये नमुद त्यामधील , बक्षिस, ,, दायालयाचा ग्रीवी अग्र, वा वा मागणी के कह. ६०६, नों न लाईन्स, णि खाली प्रक आहे, तावा किंवा बं प्रायत अहे, ति ग्रायत काहे, ति प्रित्यागित क प्रित्यागित क देख तेमिनीवर कर ग्रायटी लि. मायटी लि. मायटी लि. ग्रायटी लि.</td> <td>न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद ड २०१५ पनी अधिनियम, १९५६ अ- त्यांगुक्त आणि बॅकिंग रेयुले त्वये परवानाधारक निगम नि वर्षाक्त आणि बॅकिंग रेयुले त्वये परवानाधारक निगम नि वर्षा कर्ता सर्कल, बडोदा ३९०० चे कॉपोरट कार्यालय आहे अ कर्तावर्स, ४ था मजला, साउ कर्टावर्स, ४ था मजला, साउ कर्टावर्स, ४ था मजला, साउ कर्टावर्स, ४ था मजला, साउ त्रि क्रम्पा ने क्रम्प ज्ववस्थापक, वय ३२ वर्ष शाः नोकरी विरुष्ट् युकुमार परामुथु नाडर य ४२ वर्ष, ८, जेएन १६ए, ए जला, सेक्टर ९, वाशी, नवी</td> <td>एक्सचेंजे संपुर्ण न [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी वात तिल बोरिवली म क्र. २१० सन क्र. वांद्रे-इल्रा -४००, गुजात आणि आयसीआयसीआय क्रथटॉवर, वांद्रे-इल्रा -४०० ०५१ आणि वा मजला, फ्लोअर .), मुंबई- ४००७०३. यादी एकता अपा., १ ला</td> <td>सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse iomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१</td> <td>मुन्यांचा सारांश आहे. संपर्ल ndia.com] या संकेतरथव थॉमस कुक (इंदि व्य)))))))))))))))))))</td> <td>ल्या तिमाही के उ जवर आणि कंप डेया) लिमिटेड क माधवन वस्थापकीय संस् रेष्फ्रमएच१९४९पीएल गेष्कघी चा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.६७ ४४५.६८ २५४.२७ –</td> <td>आर्थिक पनीच्या करीता 1 मेनन वालक (रु. व संपलेल ३१ मार्च, लेखापा ५२ १ १ १</td>	1टेड लसी००५० राठे मार्ग, प्र २२-२४३७ राठी अ 17ठी अ 17ठी ली तिमाही <u>0३.२०२१</u> रे३ चा रे इचा १७०६ १७०६ १७०६ १३०५	प्रभादेवी, so६२४, aratbijl 1 रे ०. (अलेग	, lee.com तापरिक्षित .oq२०२० .oq२०२० .oq२०२० (१२९९) (१२९९) (८७४) (४४६)	(रु. लाखात) संपत्लेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७३१०५ ३६६६ ३६६६ २६६५ २१६७५	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वती जे खालील तिस्वां अशिलांना विव नामाधिकारांचा द 'मिळकत' र मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अदलाबदल, भाग महाण, धारणाधि सुविधाकार, आदेश/हुकुम/न किंवा काणत्याही किंवा अन्य कोण हक, नामाधिका असल्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वरूपात निम्मस्ट ६वा मजला, चन्द चर्चरी2, मुंबई पुरवितेल्या ईमेल (चौदा) दिवसांच् त्या परचात, अ मागणी असल्या समजला जाईल. <u>उपरोत</u> पिमुंबई शहराच्या विभागच्या सी.) स्थित, वसलेली त्या इमारतीमधीत क्र. ३२ च्या व नरीमन पॉईंट, मुं चेंबर्स ५ प्रिमायर च्या मालकीच्य	ण्यात येते की, आम्ही ते महा हांटेल प्रोजेक्ट्स वत परिशिष्टामध्ये अधिव वती स्थावर मिळकत पिळकत प्राया करीत आहोत प्रयास इत्येत आहोत प्रयास करीत आहोत प्रयास करीत आहोत प्रयास करीत परिशिष्टाम कोणत्यादी दावा, विश्वद कोणत्यादी दावा, वय वाय, नादारी दावा, पय याय, नादारी दावा, पय स्वर्स्याचा करार किंवा पर्याचा करार किंवा प्रयाच के प्रयाची करार के ज्या आधारे असे दा एष्ठ्रध दस्तावेजी पुराव्य याक्षतिकारांना, कार्यांलय दे स्ते प्रताया की प्राव्य याक्षतिकारांना, कार्यालय वा संदर्धित परिशिष्ट : मिळकतीचे वर्णत) ा नोंदणी जिल्ह्यामर्ध प्रया. ऊ. १९२२ धारक आणि असलेत्ती जी इम न ओपन कार पार्किंग ज यापराच्या अनन्य हकास दर्झ ने ४००० ०२१ येथे ति सा को-ऑपरेटिव्ह सोस ा भेकर चेंबर्स ५ ' म	स प्रा. लि. क सविस्तर अमच्या त त्यांच्या ाणि यापुढे सध्ये नमुद त्यामधील , बक्षिस, ,, दायालयाचा ग्रीवी अग्र, वा वा मागणी के कह. ६०६, नों न लाईन्स, णि खाली प्रक आहे, तावा किंवा बं प्रायत अहे, ति ग्रायत काहे, ति प्रित्यागित क प्रित्यागित क देख तेमिनीवर कर ग्रायटी लि. मायटी लि. मायटी लि. ग्रायटी लि.	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद ड २०१५ पनी अधिनियम, १९५६ अ- त्यांगुक्त आणि बॅकिंग रेयुले त्वये परवानाधारक निगम नि वर्षाक्त आणि बॅकिंग रेयुले त्वये परवानाधारक निगम नि वर्षा कर्ता सर्कल, बडोदा ३९०० चे कॉपोरट कार्यालय आहे अ कर्तावर्स, ४ था मजला, साउ कर्टावर्स, ४ था मजला, साउ कर्टावर्स, ४ था मजला, साउ कर्टावर्स, ४ था मजला, साउ त्रि क्रम्पा ने क्रम्प ज्ववस्थापक, वय ३२ वर्ष शाः नोकरी विरुष्ट् युकुमार परामुथु नाडर य ४२ वर्ष, ८, जेएन १६ए, ए जला, सेक्टर ९, वाशी, नवी	एक्सचेंजे संपुर्ण न [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी वात तिल बोरिवली म क्र. २१० सन क्र. वांद्रे-इल्रा -४००, गुजात आणि आयसीआयसीआय क्रथटॉवर, वांद्रे-इल्रा -४०० ०५१ आणि वा मजला, फ्लोअर .), मुंबई- ४००७०३. यादी एकता अपा., १ ला	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse iomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१	मुन्यांचा सारांश आहे. संपर्ल ndia.com] या संकेतरथव थॉमस कुक (इंदि व्य)))))))))))))))))))	ल्या तिमाही के उ जवर आणि कंप डेया) लिमिटेड क माधवन वस्थापकीय संस् रेष्फ्रमएच१९४९पीएल गेष्कघी चा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.६७ ४४५.६८ २५४.२७ –	आर्थिक पनीच्या करीता 1 मेनन वालक (रु. व संपलेल ३१ मार्च, लेखापा ५२ १ १ १
$\frac{1}{2} \sqrt{1} \sqrt{1} \sqrt{1} \sqrt{1} \sqrt{1} \sqrt{1} \sqrt{1} 1$	1टेड लसी००५० राठे मार्ग, प्र २२-२४३७ राठी अ 17ठी अ 17ठी ली तिमाही <u>0३.२०२१</u> रे३ चा रे इचा १७०६ १७०६ १७०६ १३०५	प्रभादेवी, so६२४, aratbijl 1 रे ०. (अलेग	, lee.com तापरिक्षित .oq२०२० .oq२०२० .oq२०२० (१२९९) (१२९९) (८७४) (४४६)	(रु. लाखात) संपत्लेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७३१०५ ३६६६ ३६६६ २६६५ २१६७५	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वर्ती जे खालील लिपि विवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा द ''मिळकत' म्ह कोणत्याही व्यय मिळकतीवर कि विक्री, अभिहस्त अदलाबदल, भा गहाण, धारणाधि सुविधाधिकार, आदेश, दिक्रुम, /न किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण् हक्क, नामाधिकार, आदेश, दिक्रा, या हक्त त्याच्या पु स्वरूपात निम्नस्व दवा मञला, बई - पुर्स्रवितेल्या इमिल् (चौदा) दिवसांच् त्या रमचता, अ मागणी असल्या समजला जाईल. <u>उपरोत</u> मुंबई शहराच्या विभागाच्या सी स्थित, वसलेली त्या इमारतीमधीत क्र. ३२ च्या व नरीमन पॉईंट, मुंज चेंबर्स ५ प्रिमावर्य च्या मालकीच्या इमारतीमधीत	ण्यात येते की, आम्ही ने महा हॉटेल प्रोजेक्ट्स् वत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत राण्यास इच्छुक आहेत तपास करीत आहोत अ ण्यास स्दीर्पत. स्ती/वर्तींचे परिशिष्टाम स्ती/वर्तींचे परिशिष्टाम स्तात्व किश्द किंवा ांकन, अंत्यदान, प्रभार र, शित्संबंध, त्वा किं ते ज्या आधारे स्ते द्वा स्वरूपाचा करार किंवा गायाही स्वरूपाचे कोणर्त र, हितसंबंध, त्या किं ते ज्या आधारे ससे दा एव्यार्थ स्वरतावेजी पुराव्य या आत कळविणे आवश् स्त कोण्यावी ह स्क, द स तो त्याणित आणि ' क्तर संदर्भित परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन्) ा नॉदणी जिल्ह्यामर्ध एस. क्र. १९६२ धारक आणि असलेती जो इम न ओपन कार पार्किंग ज आपि उसले दीर्भत परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन्) ा नॉदणी जिल्ह्यामर्ध स्त ते ज्यापित जा पिर्ग का सर्पदर्भित परिशिष्ट : पिळकतीचे दर्णने जी इम न ओपन कार पार्किंग ज आपि उसले दीर्भत परिशिष्ट : मिळकतीचे दर्णने जी इम न अपन कार पार्किंग ज आपि सल्टया वा जनन्य हक्कास वर्ष र प्रे वर्ष र भ प्रि स्वा न अपन कार पार्किंग ज सार्य रोबर्स र भ स्त सिंह न अ०० ०२२ वेथे ति सेस को -आपरेटिल्ह सोस	स प्रा. लि. क सविस्तर अमचया ाल्यांच्या ाणि यापुढे मध्ये नमुद त्यामधील , बक्षिस, ,, बक्षिस, , द्यामधील ,, बत्यामधील ,, बत्यावाचा ग्रंगि करारा । यात्यावाचा गंदि उद्धवले कं क्र. ६०६, ना साम्ह लेखी कं क्र. ६०६, ना लाईन्स, अ प्रायक आहे, ति तावा किंबा परित्यागित क परित्यागित क तेति गाय टी लि. हण्यून जात ना कार्यालय भ ना कार्यान्य	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ गयतीण ज्येक ल पनी अधिनियम, १९५६ अन पनी अधिनियम, १९५६ अन पनी अधिनियम, १९५६ अन प्रवर्म, १४ पानला, साउ त्वयं, १४ पानला, साउ कर्रोवर्स, १४ पा नला, साउ कर्रोवर्स, १४ पा नला, साउ कर्रोवर्स, १४ पा नला, साउ कर्रोवर्स, १४ पा नला, साउ कर्रावर्स, १४ पा नला, साउ कर्रावर्स, १४ पा नला, त्रा व्यवस्थापक, वय ३२ वर्ष शा: नोकरी विरुष्ट् थुकुमार परामुथु नाडर य ४२ वर्ष, ८, जेएन १६ए, ए जला, सेक्टर ९, वाशी, नवी च्ना घ्यावी की, सदर सन्मान-	एकसचेंजे संपुर्ण न [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी वात तेल बोरिवली म क. २१० सन त. वये स्थपित आणि क. २१० सन त. वये स्थपित आणि ज्ञात अंचर, १९४९ काय, जिवे नोंदणीकृत आय बैंक टॉवर, ज्ञाव के टॉवर, प्र क्राव के टॉवर, प्र क्राव के टॉवर, प्र क्राव के टॉवर, प्र क्राव के टॉवर, प्र के टॉवर, प्र के टॉवर, ज्ञाव के टॉवर,	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse iomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१	मुन्यांचा सारांश आहे. संपर्ल ndia.com] या संकेतस्थव थॉमस कुक (इंदि व्य)))))))))))))))))))	ल्या तिमाही के उ जवर आणि कंप डेया) लिमिटेड क माधवन वस्थापकीय संग रेष्क्षपीएल रेष्क्षपीचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.६७ ५४५.६८ ४४२.५६ २५.२७ –	आर्थिक पनीच्या करीता 1 मेनन वालक (रु. व संपलेल ३१ मार्च, लेखापा ५२ १ १ १
2024 च्या रेप्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजला रिया तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३० एर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाईटस् ग्रंमाविध प्राक्ष भ्रे अर प्रमाणपत्र क्र. ५९६ दिनांक १० नोव्हेंबर एर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजसच्या वेबसाईटस् (www.bseindia.com आणि www.nseindia.com) तसेच कंपनीची वेबसाईट (www.pca.com) वर उपलब्ध २०१४ अंतर्गत विभिन्न क्र. १६८१ ते २६८५ (तोन्ही ममाविष्ट) प्रारक आणि ग्रंमानवीप्र प्रमाणपत्र क्र. १४८१ दिनांक ४ मे, १९८७ अंतर्गत विभिन्न क्र. १४२६ ते २०१४ अंतर्गत विभिन्न क्र. १६८१ ते २६८५ (तोन्ही ममाविष्ट) प्रारक आणि ग्रंमानवीप्र प्रमाणपत्र क्र. १४८१ दिनांक ४ मे, १९८७ अंतर्गत विभिन्न क्र. १४२६ ते १४४० (तोन्ही ममाविष्ट) प्रारक आणि ग्रंमां प्रचलित होणार तिभाषा मां ग्रंमारचेंग प्राव्ते क्र. १४३६ ते १४४० (तोन्ही ममाविष्ट) प्रारक ५००) - (रुपये पाचगे मन्न) च्या एकत्रित नुप्त्यां प्रत्वेकि १४४० (तोन्ही ममाविष्ट) प्रारक ५००) - (रुपये पाचगे मन्न) च्या एकत्रित नुप्त्यां प्रत्वेकि १४४० (तोन्ही ममाविष्ट) प्रारक ६, ५००) - (रुपये पाचगे मन्न) च्या एकत्रित नुप्त्यां प्रत्वेकि १४४० (तोन्ही ममाविष्ट) प्रारक ६, ५००) - (रुपये पाचगे मन्न) च्या दर्गनी मुत्याच्या प्रत्वेकि. (वी) वरील विनंती नुसार अधि-अंतरिभ अनुतेष. (वी) वरील विनंती नुसार अधि-अंतरिभ अनुतेष. (वी) वरील विनंती नुसार आणि खल्याचा प्रकार आणि हतसंचंध. कथ व्यापरिक्षित ते संव इक्क, नामाधिकार आणि हतसंचंध. कर त्यांलाय करी. कर वांलारम मेंड डा (मागीदग) कर व्यावाय करे अंतरिभ अनुतेष. (वी) वरील विनंती नुसार अधि-अंतरिभ अनुतेष. (वी) वरील विनंती नुसार अधा अत्य आणि प्रदेशि अनुते. कर व्यावंगप्रता नियाहा के कर व्यावंगप्रता नियाहा के कर वांलारम मेंड डा (मगाने कर व्यावंगप्रता करे कर व्यावंगप्रता कर कर व्यावंगप्रत कर कर व्यावंगप्रता कर कर व्यावंगप्रत कर कर व्यावंगप्रत कर कर व्यावंगप्रत कर कर व्यावंगप्रत कर कर व्यावंगप्रत कर कर व्याय कर कर व्याय कर कर व्याय कर कर व्याय कर कर व्याय कर कर व्याय कर	टिड नसी००५० राठे मार्ग, प्र २२-२४३७ गाठी अ रि रा रा र क्या १७०६ १७०६ १७०६ १३०५ ६३४५	प्रभादेवी, so ६२४, aratbijl 1 लेख 1 २०. (अलेग	, lee.com तापरिक्षित .oq.२०२० .oq.२०२० .oq.२०२० (१२९९) (१२९९) (१२९९) (८७४) (४४६) ५६५	(रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७३१०५ ३६६६ ३६६६ २६०५ २१६७५ ५६५	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वर्ती जे खालील लिसि विवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा ते 'मिळकती' मि विक्री, अभिहस्त अदलाबदल, भा मुविधाधिकार, आदेश/ हुकुम/न्य किंवा कोणल्याही किंवा कोणल्याही किंवा कोणल्याही किंवा कोणल्याही किंवा कोणल्याही किंवा कोणल्याही किंवा कोणल्याही किंवा काणल्याही किंवा काणल्याही किंवा अन्य कोण हक्क, नामाधिका असल्यास त्यांन्या उसल्यास त्यांन्या असल्यास त्यांन्या असल्यास त्यांन्या उसल्या, मुंबई - पुरवितेल्या इमेल् (चौरा) दिवसांच त्या प्रस्तात, अ मागणी असल्या समजला जाईल. <u>उपपो</u> स्वे शहराच्या वभागाच्या सी. स्थित, वसलेली त्या इमारतीमधीत क्र. ३२० चौ क्र. ८११ असलेव	ण्यात येते की, आम्ही ने महा हटिल प्रोजेक्ट्स वत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत प्रि वर्तावे परिशिष्टाम वा त्या विरुध्द किंवा गंकन, अंत्यदान, प्रभार , भाडेयपुरा, कुळवविवाट कोणत्यादी न्या या व, नादारी दावा, पय या स्वरूपाचा करार किंवा गात्याही स्वरूपाचे कोणते , देलसंबंध, ५, न्यू मरी ते ज्या आधारे असे दा पुष्ठ्यार्थ दस्तावेजी पुराज्य या आत कळविगे जायते प्रत्या काणताही हक्क, द स तो त्यागित आणि ' स तो त्यागित आणि ' स तो त्यागित आणि ' स तां स्वर्धित परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन) ा नोंदणी जिल्ह्यामर्ध एस. क्र. १९६२ धारक आणि असलेती जी क्र या पातन कार पार्किंग ज यापराच्या अनन्य हक्का की स्व ने - ४००० ०२१ येथे ति तेस को -ऑपरेटिक्ह सारे । 'मेकर चेंबर्स ५ 'स । 'मकर चेंबर्स ५ 'स प्र. बिल्ट-अप कीत्राच्या त्या व्यावसाविक परिसरा	स प्रा. लि. क सविस्तर अमचया ालां त्यांच्या ाणि यापुढे सध्ये नमुद त्यामधीला , चसिस, , परवाना, त, वारसा, ायालयाचा ग्री शेकर, वा मागणी खेद द्वत्वले ग्रे सह तेहद, न लाईन्स, अ पासह तेवदी कं कृ. ६०६, न लाईन्स, अ परित्यागित क परित्यागित क परित्यागित क जमिनीवर ताय दी लि. मा मोजमापित सह २२१, मुर सेव्ह नंदेणी ४	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ ायसीआयसीआय बँक लि पनी अधिनिया, १९५६ अन त्वर्योकृत आणि बॅकिंग रेखुले त्वये परवानाधारक निगम निग ावांत्त्व आहे आयसीआयसी कली सर्कल, बडोदा १९०० ते कॉपोरेट कार्यालय आहे उ कर्तावर्स, ४ था मजला, साउ कॅटॉवर्स, ४ था मजला, साउ कॅटॉवर्स, ४ था मजला, साउ फॅटलेक्स, बांद्रे (पू.), मुंबई- ाखा आहे ट्रान्स ट्रेड सेंटर, ५ क प्लाझा जवळ, अंधेरी (पू. रा तोचे प्राधिकृत अधिकारी 1. प्रदीप इंद्रमणी तिवारी ज्वयसभ्यापक, वय ३२ वर्ष शाः नोकरी विरुध्द थुकुमार परामुथु नाडर य ४२ वर्ष, ८, जेएन १६ए, ए जला, सेक्टर ९, वाशी, नवी ज्वाघ्यावी की, सदर सन्मान-	एक्सचेंजे संपुर्ण न [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ 3 नगर दिवाणी यात तिल बोरिवली त क्र २१० सन र त्य स्थपित आणि शन ॲंक्ट, १९४९ काव, जिवे नेंदणीकृत आय बँक टॉवर, जय बँक टॉवर, आय बँक टॉवर, आय बँक टॉवर, आय बँक टॉवर, आय बँक टॉवर, त. वादी स्४०० ७९, आणि वा मजला, फ्लोअर प्रतिवादी नीय न्यायालय खालील वाच्या प्रतिवादीं द्वारे	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse iomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१	मुन्यांचा सारांश आहे. संपर्ल ndia.com] या संकेतस्थव थॉमस कुक (इंदि व्य)))))))))))))))))))	ल्या तिमाही के उ जवर आणि कंप डेया) लिमिटेड क माधवन वस्थापकीय संग रेष्क्षपीएल रेष्क्षपीचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.६७ ५४५.६८ ४४२.५६ २५.२७ –	आर्थिक पनीच्या करीता मेनन चालक वालक (क. द संपलेत ३१ मार्च, लेखापा ५२ १ १
The analysis of the second	मटेड लसी००५० राठे मार्ग, प्र २२-२४३७ : www.bha ताठी अ ताठी अ त्राठी आ रे रे २२०२१ टे च्या रे १७०६ १७०६ १७०६ १३०५ ६३४५	प्रभादेवी, so ६२४, aratbijl 1 लेख 1 २०. (अलेग	, lee.com तापरिक्षित .oq.२०२० .oq.२०२० .oq.२०२० (१२९९) (१२९९) (१२९९) (८७४) (४४६) ५६५	(रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७३१०५ ३६६६ ३६६६ २६०५ २१६७५ ५६५	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वती जे खालील लिसि विवरणीत त्यां आशिलांना विव नामाधिकारांचा दे 'मिळकत' र मिळकतीवर कि विक्री, अभिहस्त अदलाबदल, भाग सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण हक, नामाधिका असल्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वरूपात निम्मस्द इवा मजला, चन्द चर्चरीट, मुंबई पुरविलेल्या ईमेल (चौदा) दिवसांच् त्या परचात, अन् चर्चरीट, मुंबई प्राविलेल्या ईमेल (चौदा) दिवसांच् त्या परचात, अन् चर्चरीट, मुंबई रा परचात, अन् वा परचात, अन् पाणणी असल्या समजला जाईल. <u>अपरो</u> म्रेबई शहराच्या विभागाच्या सी.' स्थित, वसलेली त्या इमारतीमधीत क्र. ३२ च्या व नरीमन पॉईट, युं चेबर्स ५ प्रिमायर च्या मालकीच्य इमारतीमधीत क. ८२९ असलेत क. बीओएम/ड	ण्यात येते की, आम्ही ते महा हाँटेल प्रोजेक्ट्स द्वार परिशिष्टामध्ये अधिव वी स्थायर मिळकत राण्यास इच्छुक आहेत तपास करीत आहोत अ ग्ण्यास द्वीर्भव स्ती/करींचे परिशिष्टाम कोणत्याही न्या वा त्या विकध्द किंवा तंकर, अंत्यदान, प्रभार , भाडेयट्टा, कुळवहिताट कोणत्याही न्या वाय, नादारी दावा, पय याय, नादारी दावा, पय याय, नादारी दावा, पय याय, नादारी दावा, पय याय, नादारी दावा, पय प्रह्लिसंबंध, दावा कि ते ज्या आधारे असे दा एड्यर्थ दस्तावेची पुराव्य यायसिकारांना, कार्यारचा याय स्तर्यक्षेत्र, प, न्यू परी २ ४००० २०२ येथे आ त पत्त्यावरी स्तर्स, पद्धा मिं प्रत्या स्य स्तर्यक्षेत्र, जारेष या आत कळविणे आवश् त्या स्तर्यकारी वर्णन) ा नोंदणी जिल्ह्यामर्ध प्रस. क्र. १९६२ धारक आणि असलेती वर्णन) ा नोंदणी जिल्ट्यामर्ध त्या व्यावसायिक परिशित्र द्वां व्यावसायिक परिशित्र स्वा व्यावसायिक परिशित्र स्वा व्यावसायिक परिसरा स्वय्यूए/जीएएएल (ओ))	\mathbf{x} yn. fer. \mathbf{x} yn. fer. \mathbf{x} with the second s	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथं विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ गयतीआयसीआय बँक लि पनी अधिनियम, १९५६ अ- देणीकृत आणि बॅकिंग रेयुले त्वये परवानाधारक निगम नि ग्वांत्वय आहे आयसी कली सर्कल, बडोदा ३९०० चे कॉपेरेट कार्यालय आहे उ कटॉवर्स, ४ था मजला, साउ ॉम्प्लेक्स, बांद्रे (पू.), मुंबई- खा आहे ट्रान्स ट्रेड सेंटर, ५ क प्लाझा जवळ, अंधेरी (पू. रा तिचे प्रायिकृत अधिकारी रो. प्रदीप इंद्रमणी तिवारी जं व्यवस्थापक, वय ३२ वर्ष शाः नोकरी विरुध्द शुकुमार परामुशु नाडर य ४२ वर्ष, ८, जेएन १६ए, ए जला, सेक्टर ९, वाशी, नवी च्ना घ्यावी की, सदर सन्मान- वुनोषांकरिता वरील ना ३.०८.२०२१ रोजी स. १ गायालय खोली क्र. ५ मधील	एक्सचेंजे संपुर्ण न [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ 3 नगर दिवाणी यात तिल बोरिवली ग क्र. २१० सन त. वये स्थपित आणि शन अंबट, १९४९ काय, जिवे नेंदर्णकृत आय के टॉवर, ग्रेग्वर, १९४९ काय, जिवे नेंदर्णकृत आय के टॉवर, ग आय के टॉवर, ग आय के टॉवर, ग ज्य वे ने नेंदर्णकृत आय के टॉवर, ग ज्य नेंदर, १९४९ का प्र त्र. वाद्रे-कुर्ला -४००० ०५१ आणि वा मजला, फ्लोअर), मुंबई- ४००७०३. 	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse homascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१	मुन्यांचा सारांश आहे. संपर्ल ndia.com] या संकेत्तस्थव थॉमस कुक (इंदि व्य)))))))))))))))))))	ल्या तिमाही के उ जवर आणि कंप डेया) लिमिटेड क माधवन वस्थापकीय संग रेष्क्षपीया उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.६७ ५४५.६७ २५४.६७ २५.२७ - -	आर्थिक पनीच्या करीता I मेनन चालक संपलेर ३१ मार्च लेखाप ५ १ १ १
$ \frac{[v]}{4 at v m} + \frac{1}{4 at v m} + \frac{1}{4 c c c c c c c c c c c c c c c c c c c$	मेटेड (लसी००५० (साठे मार्ग, प्र २२-२४३७ : www.bha पाठी अ गरा ली तिमाही <u>०३.२०२१</u> पेट इ चा में घ्यावा) २९०१० १७०६ १७०६ १३०५ ६३४५ ५६५ २३.०९	प्रभादेवी, 90 ६२४, aratbijl 1 लेख 1 २ २. (अलेग	, lee.com तापरिक्षित .oc.२०२० .oc.२०२० .oc.२०२० (१२९२) (१२९९) (१२९९) (८७४) (४४६) ५६५ (१५.४७) रान ३३ अंतर्गत	(रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७३१०५ ३६६६ ३६६६ ३६६६ २६०५ ५६५ ५६५	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वर्ती बेवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा दे ''मिळकत''म्ह कोणत्याही व्यव मिळकतीवर कि विक्री, अभिहस्त अदलाबदल, भाग गहाण, धारणाधि सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न किंवा काणत्याही किंवा अग्य कोण हक, नामाधिकार, आदेश/हुकुम/न किंवा काणत्याही किंवा अग्य तोण हक, नामाधिकार असत्यास. त्यांनी आहेत त्याच्या पु स्वरूपात निम्मस्ट इवा मजला, जाद पुरीवेतिल्या ईमेत (चौदा) दिवसांच त्या परचात, अ मागणी असल्या समजला जाईल. <u>उपरोत</u> देश त्या इमारतीमधीत क्र. ३२ च्या व नरीमन पॉईंट, युं चेंबर्स ५ प्रिप्रायस द्या मालकीच्य इमारतीमधीत क्र. ८११ असतंत इ.९८५-८६ धा को-ऑपरेटिल्ह :	ण्यात येते की, आम्ही ने महा हॉटेल प्रोजेक्ट्स् वत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत रण्यास इच्छुक आहेत तपास करीत आहोत अ ग्ण्यास द्विभित. स्ती/वर्तींचे परिशिष्टाम ता वि विरुध्द किंवा तांकन, अंत्यदान, प्रभार र, भाडेपट्टा, कुळवहिवाट कोणत्याही व्या वा वि विरुध्द किंवा तो क्या आधा ते स्ति दावा किं ते ज्या आधा रे से से दावा पर्या व्यावत्ती किं स्त द्वा सिं स तो त्यागित आणि प क्त संदर्भित परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन) ा नोंदणी जिल्ह्यामधे एस. क्र. १९६२ धारक आणि असलेली जी इम ल ओपन कार पार्किंग ज वा सराच्या अनन्य हकास वई - ४००० २२१ येथे ति ा मेंदणी जिल्ह्यामधे एस. क्र. १९६२ धारक आणि असलेली जी इम ल ओपन कार पार्किंग ज या यावासाविक परिसरा ा 'मेकर चेंबर्स ५' म ८टव्या मजल्यावसीविक परिसरा त्या व्यावासाविक परिसरा स्त' से केर चेंबर्स ५' सर संतर्भायटी लि.'' द्वारे जा	र प्रा. लि. क सविस्तर आमच्या ात्यांच्या ाणि यापुढे सध्ये नम्मुद त्यामधील , बक्षिस, , परवाना, त, वारसा, , वारसा, , वारसा, सामंजस्य सह तेर्खी क प्रादेश का मागणी वे उद्धवले क प्राद्ध प्रास्ह तेर्खी क प्रासह तेर्खी क प्रासह तेर्खी क प्रासह तेर्खी क प्रासह तेर्खी क प्रासह तेर्खी क मागणी त वार्साम, वा मागणी वे उद्धवले क प्र रावा किंवा परित्यागित क हित प्रित्यागित क हे जमिनीवर क प्र राया धारक सह २२१, म्प सह नोंदणी २३७- सन कार्यात्या क प्र रिमायासेस क न्य रावा किंवा क त्या परित्यागित क त्या प्रित्यागित क क प्र रिया मेकर क त्या प्र रिया मेकर क क ताया क क क क क क क क क क क क क	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ पनी अधिनियम, १९५६ अ- पनी अधिनियम, १९५६ अ- देणीकृत आणि बॅकिंग रेयुले त्वये परवानाधारक निगम नि त्वये परवानाधारक निगम नि त्वये परवानाधारक निगम नि त्वये परवानाधारक निगम नि कली सर्कुल, बडोदा ३९०० वं कॉपोरट कार्यालय आहे आयसीआयसी कली सर्कुल, बडोदा ३९०० वं कॉपोरट कार्यालय आहे जे टॉवर्स, ४ था मजला, सा कर्ता सर्कुल, अधिकारी तर्ज व्यवस्थापक, वय ३२ वर्ष शाः नोकरी विरुध्द थुकुमार परामुथु नाडर य २२ वर्ष, ८, जेएन १६ए, ए जला, सेक्टर ९, वाशी, नवी च्वा घ्यावी की, सदर सन्मान- नुतोषांकरिता बरील ना ३.०८.२०२१ रोजी स. १ गायालय खोली क्र. ५ मधील	एक्सचेंजे संपुर्ण न [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ 3 नगर दिवाणी वात तिल बोरिवली म क. २१० सन क. वये स्थपित आणि शन ॲक्ट, १९४९ काय, जिये नॉर्टणीकृत आय कैक टॉवर, अय कैक टॉवर, अय कैक टॉवर, अय कैक टॉवर, अय कैक टॉवर, का, विचे नॉर्टणीकृत आय कैक टॉवर, आय कैक टॉवर, का, विचे नॉर्टणीकृत आय कैक टॉवर, का, वादी क्र टॉवर, वांद्रे-कुर्ला -४०० ०५१ आणि वा मजला, फ्लोअर)), मुंबई- ४००७०३. प्रतिवादी तीय न्यायालय खालील वाच्या प्रतिवादींद्वारे १ वा. मध्यान्ह वेळी त पीठासिस सन्याननीय १. ए. झेड. खान	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse iomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१	पुन्यांचा सारांश आहे. संपर्ल ndia.com] या संकेत्तस्थव थॉमस कुक (इंदि व्य)))))))))))))))))))	ल्या तिमाहींचे २ प्रावर आणि कंप देया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संस् रेष्ट्रपण्एच१९४९पीएल प्रिक्षिचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७ ५४५.५७ ५४५.५७ ५४५.५७ २५४६.२९ २५४६.२९ ५४४२.५६ २५.२७ २५.२७ २५.२७	आर्थिक पनीच्या करीता I मेनन बालक तसी००७८३ (त. र संपलेत हे 9 मार्च लेखाप ए १ १ १ १
$\frac{1}{4} \operatorname{Her}^{2} : (www.bharatbijlee.com) 4^{3} \operatorname{Streen}^{2} 4^{3} \operatorname{Streen}^{3} 4^{3} \operatorname{Streen}^{2} 4^{3} \operatorname{Streen}^{2} 4^{3} \operatorname{Streen}^{2} $	मेटेड (लसी००५० (साठे मार्ग, प्र २२-२४३७ : www.bha पाठी अ गरा ली तिमाही <u>०३.२०२१</u> पेट ३ चा में घ्यावा) २९०१० १७०६ १७०६ १३०५ ६३४५ ५६५ २३.०९	प्रभादेवी, so६२४, aratbijl 1 लेख 1 लेख 1 लेख 1 रेखुलेश	, lee.com तापरिक्षित .oc.२०२० खापरिक्षित) ७२५० (१२९९) (१२९९) (८७४) (४४६) ५६५ (१५.४७) रान ३३ अंतर्गत विवरणाचा एक	(रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७३१०५ ३६६६ ३६६६ ३६६६ २६०५ ५६५ ५६५ ५६५	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वती जे खालील लिखि विवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा ते 'मिळकत' 'म्द कोणत्यादी व्यत मिळकतीवर कि विक्री, अभिहस्त अदलाबदल, भा सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न किंवा कोणत्याद्वी किंवा अन्य कोण हक्क, नामाधिका असल्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वरूपात निम्मस्ट दवा मजला, च चर्चगेट, मुंबई न्या परचात, अ सल्या स त्यांनी आहेत त्याच्या पु स्वरूपात निम्मस्ट वर्षा रा स्वान, व चर्चगेट, मुंबई रवा मजला, च चर्चगेट, मुंबई रवा मजला, च चर्चगेट, मुंबई रवा स्वान, व चर्चगेट, मुंबई रवा स्वान, व चर्चरा न्या समजला जाईल. <u>उपरो</u> सुंबई शहराच्या विभागाच्या सी. स्थित, वसलेली त्या इमारतीमधीत क्र. ३२ च्या व नरीमन पॉईंट, मुं चेंबर्स ५ प्रिमायय च्या मालकीच्य इमारतीमधील क्र. ८११ असलेत क्र. बीओएम/डा	ण्यात येते की, आमही ने महा हटिल प्रोजेक्ट्स वत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत प्राया मित्र प्राया विरुध्य मित्र काणत्यादी परिशिष्टाम वा त्या विरुध्य दिवांचे परिशिष्टाम वा त्या विरुध्य दिवांचे परिशि काणत्याही त्या याय, नादारी दावा, पय स्वस्पाचा करार किंवा वात्याही स्वरूपाचा करार ते ज्या आधारे असे द्व या आत कळविणे आवर सा कोणताही हक्क, द सा कोट वाही चित्र्हामर्ध एस. क्र. १९६२ धारक आणि असलेती जी झम ता न्याव्यावसायिक परिसरा क्त्या, 'वीएनएल (ओ)) रक्ष' मेकर चेंबर्स ५' म २८व्दा मजल्यावरील म 'क्न. भ९६ दिनांक १८ क्र. ५९६ दिनांक १८	र प्रा. लि. क सविस्तर आमच्या ाणि यापुढे गध्ये नमुद त्यामधील , बंदिस, , परवाना, त, वारसा, यालयाचा गंगी करार , बदिस, , परवाना, त, वारसा, यालयाचा गंगी करार , बदिस, , बद	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ गयसीआयसीआय बँक लि पनी अधिनियम, १९५६ अ- देणीकृत आणि बॅकिंग रेयुले त्वये परवानाधारक निगम नि ग्वाचंत्रय आहे आयसीआयसी कली सर्कल, बडोदा ३९०० चे कॉपोंट कार्यालय आहे अ करॉवर्स, ४ था मजला, साठ करॉवर्स, ४ था मजला, साठ करॉवर्स, ४ था मजला, साठ करॉवर्स, ४ था मजला, साठ स्व-स्थापक, वड ३२ वर्ध शाः नोकरी विरुध्द युकुमार परामुथु नाडर य ४२ वर्ष, ८, जेएन १६ए, प जला, सेक्टर ९, बाशी, नवी च्र-१२०२१ रोजी स. १? ग्यालय खोली क्र. ५ मधील् ति. सत्र न्यायाधिश श्री ांच्यासमोर प्रचलित होणार अ	एक्सचेंजे संपुर्ण न [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी वात तिल बोरिवली म क. २१० सन र. वये स्थपित आणि शन ॲक्ट, १९४९ काय, जिचे नोंदणीकृत आय बँक टॉकर, अय बँक टॉकर, अय बँक टॉकर, अय बँक टॉकर, अय बँक टॉकर, अय बौक टॉकर, वा मजला, फ्लोअर), मुंबई – ४००७०२३. वादी एकता अपा., १ ला मुंबई – ४००७०३. प्रतिवादी तीय न्यायालय खालील वाच्या प्रतिवादींद्वारे १ वा. मध्यान्ह बेळी व पीठासिन सन्पाननीय h. ए. झेड. खान ाहे.	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse iomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ रिस्ट २०२१ रिस्ट २०२१ रिदात कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-४ • द्र्.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investo ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरित अनु. तपशील तपशील श. वर्तनातून एकूण उत्पन्न ? कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंव अनन्यसाधारण बाबींनंतर) १ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंव अनन्यसाधारण बाबींनंतर) १ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंव अनन्यसाधारण बाबींनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंव अनन्यसाधारण बाबींनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंव अनन्यसाधारण बाबींनंतर) ५ प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी उत्पन्न (कात्तावधीसाठी नफा/(तोट आणि इतर इक्विटी (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) ८ प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी इ. २/- चे) (अवार्षिक): मूलभूत् (रे) रिषा: ?. बरीत माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्वलोजज एक्सचेंजेस्कडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार एक्सचेंजस्वा वेबसाईटस् (www.bseindia.com आणि www.nseindia	पुन्यांचा सारांश आहे. संपर्ल ndia.com] या संकेतस्थव थॉमस कुक (इंति विव्याचा सांग्रेज्स कुक (इंति विक्यापरिक्षित कित्तीय कि.com) के सीआवएन : एल२४२३ उल्टेहिट उल्टेहिट के क् जून, २०२१ अलेखापरिक्षित कित्तीय नि संपलेली ३० जून, २०२१ अलेखापरिक्षित कित्तीय नि र्रे प्रदे . ११ विव्र पावा एक उतारा आहे. हा गि .com) तसेच कंपनीची वेबसाईट (ल्या तिमाहींचे २ इया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संग रेएमएच१९४९पीएल .ipca.com रेएकषाँचा उतार तेमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७ ५४५.५७ ५४५.५७ २४४२.५६ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२४	आर्थिक पनीच्या करीता I मेनन वालक संपलेर ३१ मार्च लेखाप ९ १ १ १ १
x struct, $x_0 < x_1$ struct, $x_0 < x_1 < x_0 $	मेटेड लसी००५० राठे मार्ग, प्र २२-२४३७ : www.bha माठी अ गरा ली तिमाही <u>०३.२०२१</u> पेट ३ चा मं घ्यावा) २९०१० १७०६ १७०६ १३०५ ६३४५ ५६५ २३.०९ २०१५ च्या गंच्या तपशि	प्रभादेवी, so६२४, aratbijl 1 लेख 1 लेख 1 रे खुलेश रेत्युलेश	, lee.com वापरिक्षित .og.२०२० खापरिक्षित) ७२५० (१२९९) (१२९९) (८७४) (४४६) (४४६) ५६५ (१५.४७) सन ३३ अंतर्गत विवरणाचा एक कं एक्स्चेंजेस	 (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७३१०५ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६०५ २१६७५ ५६५ ४६.०९ स्टॉक एक्स्चेंजला उतारा आहे. ३० च्या वेबसाईटस् 	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वती जे खालील लिसि विवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा दे '' मिळकत' ' म्ह कोणत्याही व्यव मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अदलाबदल, भा महा, धारणाधि सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न्द किंवा कोणल्याही किंवा कोणल्याही किंवा कोणल्याही किंवा कोणल्याही किंवा कोणल्याही किंवा कोणल्याही किंवा कोणल्याही किंवा आन्य कोण हक, नामाधिका असल्यास त्यांन्या स्वरूपात निम्नस्द वर्षा पश्चात, अ मागणी असल्या त्या पश्चात, अ मागणी असल्या समजला जाईल. <u>उपरोत</u> सुंबई शहराच्य विभागाच्या सी. स्थित, वसलेलेती त्या इमारतीमधील ज्ञ. ३२१ आसलेत क्र. ८११ असलेत क्र. बीओएम/ड १९८८- ८६ धा को ऑपरेटिल्ह शेअर, प्रमाणपन्न २०१४ अंतर्गात	ण्यात येते की, आम्ही ने महा हटिल प्रोजेक्ट्स द्वार परिशिष्टामध्ये अधिव वा स्थावर सिर्क्षेत्र मिककत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत प्रवार्ग वे परिशिष्टाम वा त्या विरुध्द किंवा तंकर, उत्प्याद्या प्रभार , भाडेयप्टा, कुळवहिवाट कोणत्याही न्या याय, नादारी दावा, पय याय, नादारी दावा, पय प्रत्वायंद्य स्तावेनी पुराव्य याय, नादारी दावा, पय प्रत्वायाआधारे असे दा एक्ट प्रध्वे द्वतावेनी पुराव्य या आत कळविणे आवद न २००० २२ येथे प्रि. क्र. १९६२ धारक आणि असलेली जे इम न ओपन कार पार्किग <u>व</u> स्त सिल्ट-अप क्षेत्राच्या रब्ल्यपूर्ण, जीएनएल (ओ), रक्त ' मेकर चेंबर्स ५ सासायटी लि.'' द्वारे नि.' द्वारे मिकर देंबर्स ५ सासायटी लि.' द्वारे मिकर चेंबर्स ५ सासायदी लि.' द्वारे मिकर देंबर्स ५ सासायदी लि.' द्वारे क्षेत्राच्या क्र. ५९६ दितांक १, वेभिन्न क्र. २६८२ ते २६.	म प्रा. लि. क साविस्तर अमच्या ाल्यांच्या ाणि यापुढे सध्ये नमुद त्यामधील , बक्षिस, , प्रवाना, त, वारसा, गयालयाचा गंगी करार । सामंजस्य रहे गत्वां चाणणी वे उद्धवले क्र. ६०६, न लाईन्स, एण स्तृ २४ च प्रारत आहे, प्रारत्यागित क जमिनीवर क प्रारत आहे, प्रारत आहे, <td>न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद उ २०१५ गयसीआयसीआय बँक लि पनी अधिनियम, १९५६ अन- देणीकृत आणि बॅकिंग रेयुले त्नये परवानाधारक निगम निग गर्वात्तय आहे आयसीआयसी कली सर्कल, बांडे, १९९०, कली सर्कल, बडोदा ३९००, वे कॉपोरेट कार्यालय आहे उ कटॉवर्स, ४ था मजला, साउ कटॉवर्स, ४ था मजला, साउ कर दाझा जवळ, अंधेरी (पू. रा तचे प्राधिकृत अधिकारी 1. प्रदीप इंद्रमणी तिवारी त्रे व्यवस्थापक, वव ३२ वर्ष शा: नोकरी विरुष्ट युकुमार परामुथु नाडर य ४२ वर्ष, ८, जेएन १६ए, ए जला, सेक्टर ९, वाशी, नवी च्वा घ्यावी की, सदर सन्मान- पुतोषांकरिता वरील ना ३.०८.२०२१ रोजी स. १ गयालय खोली क्र. ५ मधील ति. सत्र न्यायाधिश श्री ांच्यासमोर प्रचलित होणार अ 2. सन्माननीय न्यायालय श्र.४०/– (रुपये</td> <td>एक्सचेंजे संपुर्ण - [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ 3 नगर दिवाणी यात तिल बोरिवली त क २१० सन क २१० क तांग ज्यसीआयसीआय अयसीआयसीआय अयसीआयसीआय अयसीआयसीआय क टॉबर, वांद्रे-कुर्ला २४००० ७२ आणि वा मजला, फ्लोअ क टॉबर, वांद्रे-कुर्ला २४००० ७२ आणि वा मजला, प्लोअ मुंबई - ४००७०३. प्रतिवादी ते पाठासिन सन्मान्तीय हे. ए. झेड. खान हो. कृपा करून रू. तीन लाख तीनशे</td> <td>सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse iomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ रिस्ट २०२१ रिस्ट २०२१ रिदात कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-४ • द्र्.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investo ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरित अनु. तपशील तपशील श. वर्तनातून एकूण उत्पन्न ? कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंव अनन्यसाधारण बाबींनंतर) १ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंव अनन्यसाधारण बाबींनंतर) १ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंव अनन्यसाधारण बाबींनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंव अनन्यसाधारण बाबींनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंव अनन्यसाधारण बाबींनंतर) ५ प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी उत्पन्न (कात्तावधीसाठी नफा/(तोट आणि इतर इक्विटी (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) ८ प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी इ. २/- चे) (अवार्षिक): मूलभूत् (रे) रिषा: ?. बरीत माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्वलोजज एक्सचेंजेस्कडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार एक्सचेंजस्वा वेबसाईटस् (www.bseindia.com आणि www.nseindia</td> <td>पुन्यांचा सारांश आहे. संपर्ल ndia.com] या संकेतस्थव थॉमस कुक (इंति विव्याचा सांग्रेज्स कुक (इंति विक्यापरिक्षित कित्तीय कि.com) के सीआवएन : एल२४२३ उल्टेहिट उल्टेहिट के क् जून, २०२१ अलेखापरिक्षित कित्तीय नि संपलेली ३० जून, २०२१ अलेखापरिक्षित कित्तीय नि र्रे प्रदे . ११ विव्र पावा एक उतारा आहे. हा गि .com) तसेच कंपनीची वेबसाईट (</td> <td>ल्या तिमाहींचे २ इया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संग रेएमएच१९४९पीएल .ipca.com रेएकषाँचा उतार तेमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७ ५४५.५७ ५४५.५७ २४४२.५६ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२४</td> <td>आर्थिक पनीच्या करीता I मेनन वालक Tसी००७८३ ((रु. र संपलेतं ३१ मार्च, लेखापा ५२ १ १ १ १ १ १ १ १</td>	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद उ २०१५ गयसीआयसीआय बँक लि पनी अधिनियम, १९५६ अन- देणीकृत आणि बॅकिंग रेयुले त्नये परवानाधारक निगम निग गर्वात्तय आहे आयसीआयसी कली सर्कल, बांडे, १९९०, कली सर्कल, बडोदा ३९००, वे कॉपोरेट कार्यालय आहे उ कटॉवर्स, ४ था मजला, साउ कटॉवर्स, ४ था मजला, साउ कर दाझा जवळ, अंधेरी (पू. रा तचे प्राधिकृत अधिकारी 1. प्रदीप इंद्रमणी तिवारी त्रे व्यवस्थापक, वव ३२ वर्ष शा: नोकरी विरुष्ट युकुमार परामुथु नाडर य ४२ वर्ष, ८, जेएन १६ए, ए जला, सेक्टर ९, वाशी, नवी च्वा घ्यावी की, सदर सन्मान- पुतोषांकरिता वरील ना ३.०८.२०२१ रोजी स. १ गयालय खोली क्र. ५ मधील ति. सत्र न्यायाधिश श्री ांच्यासमोर प्रचलित होणार अ 2. सन्माननीय न्यायालय श्र.४०/– (रुपये	एक्सचेंजे संपुर्ण - [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ 3 नगर दिवाणी यात तिल बोरिवली त क २१० सन क २१० क तांग ज्यसीआयसीआय अयसीआयसीआय अयसीआयसीआय अयसीआयसीआय क टॉबर, वांद्रे-कुर्ला २४००० ७२ आणि वा मजला, फ्लोअ क टॉबर, वांद्रे-कुर्ला २४००० ७२ आणि वा मजला, प्लोअ मुंबई - ४००७०३. प्रतिवादी ते पाठासिन सन्मान्तीय हे. ए. झेड. खान हो. कृपा करून रू. तीन लाख तीनशे	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse iomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ रिस्ट २०२१ रिस्ट २०२१ रिदात कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-४ • द्र्.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investo ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरित अनु. तपशील तपशील श. वर्तनातून एकूण उत्पन्न ? कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंव अनन्यसाधारण बाबींनंतर) १ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंव अनन्यसाधारण बाबींनंतर) १ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंव अनन्यसाधारण बाबींनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंव अनन्यसाधारण बाबींनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंव अनन्यसाधारण बाबींनंतर) ५ प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी उत्पन्न (कात्तावधीसाठी नफा/(तोट आणि इतर इक्विटी (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) ८ प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी इ. २/- चे) (अवार्षिक): मूलभूत् (रे) रिषा: ?. बरीत माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्वलोजज एक्सचेंजेस्कडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार एक्सचेंजस्वा वेबसाईटस् (www.bseindia.com आणि www.nseindia	पुन्यांचा सारांश आहे. संपर्ल ndia.com] या संकेतस्थव थॉमस कुक (इंति विव्याचा सांग्रेज्स कुक (इंति विक्यापरिक्षित कित्तीय कि.com) के सीआवएन : एल२४२३ उल्टेहिट उल्टेहिट के क् जून, २०२१ अलेखापरिक्षित कित्तीय नि संपलेली ३० जून, २०२१ अलेखापरिक्षित कित्तीय नि र्रे प्रदे . ११ विव्र पावा एक उतारा आहे. हा गि .com) तसेच कंपनीची वेबसाईट (ल्या तिमाहींचे २ इया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संग रेएमएच१९४९पीएल .ipca.com रेएकषाँचा उतार तेमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७ ५४५.५७ ५४५.५७ २४४२.५६ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२४	आर्थिक पनीच्या करीता I मेनन वालक Tसी००७८३ ((रु. र संपलेतं ३१ मार्च, लेखापा ५२ १ १ १ १ १ १ १ १
ती संपलेल्या तिमाहीसाठी वरीलि वित्तीय निष्कषीं ती संपलेल्या तिमाहीसाठी वरीलि वित्तीय निष्कषीं वर्षांच्या भाव प्रवार प्रवार मुल्याच्या १० ५०/- (१पये प्रवास मात्र) ज्या र्ष्त्रांती मुल्याच्या १० (दहा) श्रेअसंमधील ते सर्व हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध. दरांक ६ ऑगस्ट, २०२१ रोजी. मे.टॉरस लिगल करीता सही/- श्री. नरेश एच. छेडा (भागीदार) वकिल आणि सॉलिसिटर्स सीलर	मेटेड लसी००५० राठे मार्ग, प्र २२-२४३७ : www.bha माठी अ गरा ली तिमाही <u>०३.२०२१</u> पेट ३ चा मं घ्यावा) २९०१० १७०६ १७०६ १३०५ ६३४५ ५६५ २३.०९ २०१५ च्या गंच्या तपशि	प्रभादेवी, so६२४, aratbijl 1 लेख 1 लेख 1 रे खुलेश रेत्युलेश	, lee.com वापरिक्षित .og.२०२० खापरिक्षित) ७२५० (१२९९) (१२९९) (८७४) (४४६) (४४६) ५६५ (१५.४७) सन ३३ अंतर्गत विवरणाचा एक कं एक्स्चेंजेस	 (रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७३१०५ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६०५ २१६७५ ५६५ ४६.०९ स्टॉक एक्स्चेंजला उतारा आहे. ३० च्या वेबसाईटस् 	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वती जे खालील लिखि विवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा द 'मिळकत' ग्र- मेळकतीवर कि विक्री, अभिहस्त अदलाबदल, भाग गहाण, धारणाधि सुविधाकितार, आदेश/हुकुम/न किंवा काणत्याही किंवा अन्य कोण हक, नामाधिकार, आदेश/हुकुम/न किंवा काणत्याही किंवा अन्य काण हक, नामाधिकार असल्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वरूपात निम्मस्त चर्चारे, युंबई ' पुरविलेल्या ईमेल (चौदा) दिवसांच त्या परचात, अ मागणी असल्या समजला जाईल. <u>उपरो</u> स्थित, वसलेली त्या इमारतीमधीत क्र. ३२ च्या व नरीमन पॉइँट, मुं चंबर्स ५ प्रिमायर क्र. देश असलेत क्र. देश असलेत क्र. देश असलेत क. ८११ असलेत क. बोओएम/ङ १९८५-८६ धार को-ऑपरेटिल्ड : शेअर प्रमाणपत्र	ण्यात येते की, आम्ही ने महा हाँटेल प्रोजेक्ट्स वत परिशिष्टामध्ये अधिव वी स्थायर मिळकत राण्यास इच्छुक आहेत तपास करीत आहोत अ ग्राप्या स्दीर्भत स्ती/वर्तींचे परिशिष्टाम वा त्या विरुध्द किंवा गांकन, अंत्यदान, प्रभार , भाडेपट्टा, कुळवहिवाट कोणत्यादी त्या वा त्या विरुध्द किंवा गांकन, अंत्यदान, प्रभार , प्रार्था द्वा त्या विरुध्द किंवा वो प्रत्यादा, विरुध्द किंवा गांक, अंत्यदान, प्रभार , सिर्तासंघ, दावा किं ते ज्या आधारे असे दा एष्ट्र्य्यर्थ दस्तावेजी पुराव्य या स्तिसंघंघ, दावा किं ते ज्या आधारे असे दा एष्ट्र्य्य दस्तावेजी पुराव्य या सर्तकारांना, कार्यालय वा सर्दरिताया देखें प्र अत्य २२२ स्ये की या नोंदणी जिल्ह्यामर्ध एस. क्र. १९६२ सारक आणि असस्तेली जो इम न ओपन कार पार्किंग ज या पराच्या अनन्य स्क्राम् दर्भ को न्यापीटेल्ह सोर ा नोंदणी जिल्ह्यामर्ध एस. क्र. १९६२ सारक आणि असस्तेली जी इम न अणि मेकर चेंबर्स ५ सो सायटी लि.'' द्वारे जा क्र. ५९६ दिनांक २; दिर्भ अतर प्रमाणपत्र ३८७ अंतर्गत विभिन्न क्र.	र प्रा. लि. क सविस्तर आमच्च्या ाणि यापुढे सध्ये नमुद त्यांमधील , बसिस, , परवाना, , बसिस, , वा मागणी बे उद्धवले क, हर, ६०६, न लाईन्स, पपिस्त शहे, ति कार्यातवा क क क क क क क क क क क क क	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथं विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ पायसीआयसीआय बँक लि पनी अधिनियम, १९५६ अ- देणीकृत आणि बॅकिंग रेयुले त्वये परवानाधारक निगम नि ार्यालय आहे आयसी कली सर्कल, बडोदा ३९०० चे कॉपोरेट कायांलय आहे उ कर्टावर्स, ४ था मजला, साउ ॉम्प्लेक्स, बांद्रे (पू.), मुंबई- ाखा आहे ट्रान्स ट्रेड सेंटर, ५ क प्लाझा जवळ, अंधेरी (पू. रा तिचे प्रायिकृत अधिकारी ते. प्रदीप इंद्रमणी तिवारी र्ज व्यवस्थापक, वय ३२ वर्ष झा: नोकरी विरुष्ट्र देश, ८, जेएन १६ए, ए जला, सेक्टर ९, वाशी, नवी च्वा घ्यावी की, सदर सन्मान- तुतोषांकरिता वरील ना ३.०८.२०२१ रोजी स. १ गायालय खोली क्र. ५ मधील ति. सत्र न्यायाधिश श्री ांच्यासमारे प्रचलित होणार अ ८) सन्माननीय न्यायालय ०३२८६.८०/- (रुपये हाऍशी आणि पैसे ऍशी	एक्सचेंजे संपुर्ण न [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ 3 नगर दिवाणी यात तिल बोरिवली ग का. २१० सन त. वये स्थपित आणि शन अंबट, १९४९ काय, बिंबे नेंदर्णकृत आय बैंक टॉवर, जय बैंक टॉवर, जय, बिंबे नेंदर्णकृत आय बैंक टॉवर, आय बैंक टॉवर, अप का के टॉवर, त्र वा मध्यान्ह वेळी त पीठासिन सन्माननीय , ए. झेड. खान ाहे. ने कृपा करुन इ. खान ाहे. ने कृपा करुन इ. खान राहे.	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse iomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१ रिस्ट २०२१ रिस्ट २०२१ रिदात कार्यालय : ४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-४ • द्र्.: +९१ २२ ६६४७ ४४४४ • ईमेल : investo ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरित अनु. तपशील तपशील श. वर्तनातून एकूण उत्पन्न ? कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंव अनन्यसाधारण बाबींनंतर) १ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंव अनन्यसाधारण बाबींनंतर) १ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंव अनन्यसाधारण बाबींनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंव अनन्यसाधारण बाबींनंतर) ४ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंव अनन्यसाधारण बाबींनंतर) ५ प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी उत्पन्न (कात्तावधीसाठी नफा/(तोट आणि इतर इक्विटी (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) ८ प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी इ. २/- चे) (अवार्षिक): मूलभूत् (रे) रिषा: ?. बरीत माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्वलोजज एक्सचेंजेस्कडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार एक्सचेंजस्वा वेबसाईटस् (www.bseindia.com आणि www.nseindia	पुन्यांचा सारांश आहे. संपर्ल ndia.com] या संकेत्तस्थव थॉमस कुक (इंदि व्य)))))))))))))))))))	ल्या तिमाहींचे २ इया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संग रेष्कषाँचा उतार तेमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७ ५४५.५७ ५४५.५७ २४४६.१८ २५४६.२९ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७	आर्थिक पनीच्या करीता I मेनन वालक Tसी००७८३ ((रु. र संपलेतं ३१ मार्च, लेखापा ५२ १ १ १ १ १ १ १ १
aufezu kielundie dieurutlikan ausseant aufor die einer ausseant die einer die einer ausseant die einer ausse	12 टड लसी००५०० राठे मार्ग, प्र २२-२४३७ : www.bha ताठी अ ताठी आ ताठी आ रारा २९०१० १७०६ १७०६ १७०६ १७०६ १३०५ ६३४५ ६३४५ ६३४५ २३.०९	प्रभादेवी, so ६२४, aratbijl 1 लेख 1 २० . (अलेग (अलेग (अलेग (अलेग (अलेग))))	, lee.com तापरिक्षित 	(रु. लाखात) संपत्लेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७३१०५ ३६६६ ३६६६ ३६६६ २६०५ २१६७५ ५६५ ४६.०९ स्टॉक एक्स्चेंजला उतारा आहे. ३० च्या वेबसाईटस् om) वर उपलब्ध	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वती जे खालील लिखि विवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा दे ''मिळकत''म् कोणत्याही व्यव मिळकतीवर कि विक्री, अभिहस्त अदलाबदल, भाग गहाण, धारणाधि सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न किंवा कोणत्याही किंवा अग्य कोण् हक, नामाधिकार, आदेश/हुकुम/न किंवा कोणत्याही किंवा अग्य तगेण् हक, नामाधिकार आहते त्याच्या पु स्वरूपात निम्नस्ट इवा मजला, जाद पुरिवितेल्या ईमेत् (चौदा) दिवसांच त्या परचात, अ पुरीवेतेल्या ईमेत् (चौदा) दिवसांच त्या परचात, अ मागणी असल्या समगला जाईल. <u>उपरोत</u> स्वर्स ५ रहराच्या दी. स्वित्ता इमारतीमधीत क्र. ३२ च्या व नरीमन पॉईंट, चुं च्या देश-उपराय विमागाच्या सी. स्थित, वसलेली त्या इमारतीमधीत क्र. ३२ च्या व नरीमन पॉईंट, चुं च्या मालकीच्य इमारतीमधीत क्र. ८११ असरतं क्र. ८११ असरतं क्र. अतर्गात कि समाविष्ट) धारक दिनांक ४ मे, ९१	ण्यात येते की, आम्ही ने महा हाटेल प्रोजेक्ट्स् वत पारेशिष्टामध्ये अधिव वी स्थावर मिळकत राण्यास इच्छुक आहेत तपास करीत आहोत अ ग्राप्त संदीर्भत. स्ती/वर्तींचे पारिशिष्टाम वा त्या विरुध्द किंवा तांकन, अंत्यदान, प्रभार र, भाडेपट्टा, कुळवहिवाट काणत्याही व्या वा विरुध्द किंवा कोणत्याही व्या याय, नादारी दावा, पय सरसा तर्पाचा करार किंवा ात्यादी स्वरूपाचे करार किंवा तो ज्या आधारे असे दा एष्ट्र्य्य दस्तावेजी पुराव्य याक्षतीकारांना, कार्यालय ते ज्या आधारे असे दा एष्ट्र्य्य दस्तावेजी पुराव्य याक्षतीकारांना, कार्यालय तो पत्यादा स्तरह तारेख या आत कळविणे आवश् ससा कोणताही हक, द स तो त्यागित आणि प क्त संदर्भित परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन) ा नोंटणी जिल्ह्यामधे एस. क्र. १९६२ धारक आणि असलेत्ती जी इम त ओपन कार पार्किंग ज क्र. ५९६ दिनांक १९ वेभिन्न क्र. २६८१ ते २६, आणि गेअर प्रमाणपन्न २८७ अतर्गत विभिन्न क्र. माविष्ट) धारक रु.५००	म प्रा. लि. क सविस्तर अमच्च्या ाणि यापुढे मध्ये नम्मुद त्यांच्या ाणि यापुढे मध्ये नम्मुद त्यांच्या ाणि यापुढे मध्ये नम्मुद त्यांच्या गणि यापुढे मध्ये नम्मुद त्यांच्या गांगि यापुढे मध्ये नम्मुद त्यालयाचा ग्रांगी करार गासह तत्येखी कं जमिनीवर क जमिनीवर क गारत आहे, गारत आहे, गारात आहे, गाया गाया धारक सह नेंदश् मायदी लि. मप्त श्रिमायसेस १९ २३६ ते ज १८५ (दोन्ही १८५२३६ ते ज १८५२३६ ते एत्येक	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ गयसीआयसीआय बँक लि पनी अधिनियम, १९५६ अ- दणीकृत आणि बँकिंग रेयुले त्वये परवानाधारक निगम नि ग्वांत्यय आहे आयसीआयसी कली सर्कल, बडोदा ३९०० चे कॉपोंट कार्यालय आहे अ करॉवर्स, ४ या मजला, साठ करॉवर्स, ४ या मजला, साठ करॉवर्स, ४ या मजला, साठ करॉवर्स, ४ या मजला, साठ हॅमस्तेक्स, वांद्रे (पू.), मुंबई- ाखा आहे ट्रान्स ट्रेड सेंटर, ५ क प्लाझा जवळ, अंधेरी (पू. रा तिचे प्राधिकृत अधिकारी). प्रदीप इंद्रमणी निवारी र्ज व्यवस्थापक, वय ३२ वर्ष शाः नोकरी बिरुध्द थुकुमार परामुथु नाडर य ४२ वर्ष, ८, जेएन १६ए, ए जला, सेक्टर ९, वाशी, नवी च्यास्योर प्रचलित होणार अ १) सन्माननीय न्यायालय हाऍशी आणि पैसे ऍशी रण्यासाठी सदर सन्मान यहार्एशा आणि पैसे से हंशी	एकसघेजे संपुर्ण न [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी यात तिल बोरिवली त त कीर स्थपित आणि शन अंदर १९४९ काय, जिवे नोंदणीकृत आय कॅंक टॉवर, ००७, गुजरात आणि आयसीआयसीआय इश्व टॉवर, १०७७, आय केंक टॉवर, ००७, गुजरात आणि आय केंक टॉवर, ०००, गुजरात आणि आय केंक टॉवर, गां वो ने नेंदणीकृत आय केंक टॉवर, ०००, गुजरात नेंकि न पीठासिन सन्माननीय त्या क्रिस न स्थान ते क्रिपा करून रू. तीन लाख तीनशे मात्र) ची रक्कम परत नीय न्यायालयाच्या	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse iomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१	पुन्यांचा सारांश आहे. संपर्ल ndia.com] या संकेत्तस्थव थॉमस कुक (इंदि व्य)))))))))))))))))))	ल्या तिमाहींचे २ इया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संग रेष्कषाँचा उतार तेमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७ ५४५.५७ ५४५.५७ २४४६.१८ २५४६.२९ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७	आर्थिक पनीच्या करीता ह मेनन चालक संपलेल ३१ मार्च, लेखाप ५२ ११ २१ २१ २१ २१ २१ २१
प्रधान्ध संबंधाताल (खापराक्षत आंकडवारा आण) ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या क आंकडेवारी आहे. निखिल जे. दानानी वकिल आणि सॉलिसिटर्स सीलर सीलर	मेटेड लसी००५० राराठे मार्ग, प्र २२-२४३७ : www.bha दाठी अ रारा ली तिमाही <u>०३.२०२२</u> तेट ३ चा <u>भें घ्यावा)</u> २९०१० १७०६ १७०६ १७०६ १४००६ १३०५ ६३४५ ५६५ २२.०९ २०१५ च्या गौंच्या तपशि पूर्ण विवर्ष्य	प्रभादेवी, so६२४, aratbijl 1 लेख 1 ३०. (अलेग (अलेग एलवार f	, lee.com तापरिक्षित वापरिक्षित) ७२५० (१२९९) (१२९९) (१२९९) (८७४) (४४६) (४४६) ५६५ (१५.४७) रान ३३ अंतर्गत विवरणाचा एक क एक्स्चेंजेस nharatbijlee.c. १ रोजी झालेल्य	(रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७३१०५ ३६६६ ३६६ ३६६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वर्ती जे खालील लिसि विवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा दे '' मिळकत' ' म्ह कोणत्याही व्यव मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अदलाबदल, भाग सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न्द किंवा कोणत्याही किंवा कोणत्याही किंवा कोणत्याही किंवा कोणत्याही किंवा कोणत्याही किंका नामाधिका असल्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वरूपात निम्मस्द दवा मजला, चच च्चेगेट, मुंबई - पुरविलेल्या ईमेल् (चौदा) दिवसॉच त्या पश्चात, अ मागणी असल्या त्या पश्चात, अ मागणी असल्या त्या पश्चात, अ मागणी असल्या त्या इमारतीमधील ज्ञ. ३२ च्या व नरीमन पॉईंट, मुंग् चंबर्स ५ प्रिमायर च्या मालकीच्य इमारतीमधील अंदांजे ४१० ची. क्र. ८१९ आतंत त समाविष्ट) धारक दिनांक ४ मे, १२ १९४० (दोन्ही र	ण्यात येते की, आमही ने महा हटिल प्रोजेक्ट्स द्वार परिशिष्टामध्ये अधिव वा स्थावर मिळकत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास करीत आहोत अ ण्या संदर्भित त्रावा विष्ठस्व किंवा तंकन, अंत्यदान, प्रभार , भाडेयट्टा, कुळवहिंवाट कोणत्याही न्या याय, नादारी दावा, प्रया याय, नादारी दावा, प्रया ते क्या आधारे असे दा एक्ठबर्थ दस्तावेनी पुराव्य याथतिकारांना, कार्यालय या आव कळविणे आवस न ४००० २२० येथे स्र. तिल्सांच प्रति स्व प्राया आधारे असे दा एक्ठबर्थ दस्तावेनी पुराव्य या आतं कळविणे आयस न पत्यावा स्वर्ध, ५, न्यू मरी न २००० २२० येथे प्राया आधारे असे दा प्राया आधारे असे दा प्रत्या आधारे असे दा प्रत्या आधारे किल्ढामध् या आतं कळविणे आखत न संदर्धित परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन) ा नॉदणी किल्ढामध् एस. क्र. १९६२ धारक आणि असलेती जी इम त अपेग कार पार्किग ब्र. ५९६२ ते २६, आणि ग्रेअर प्रमाणपत्र ,८७ अंतगंत विभिन्न क्र. भासाबाटे धारक रु.५००० ताया एकतित सुल्याचे प्र तास मात्र) च्या दर्शनी मुल	म प्रा. लि. क सविस्तर अमचच्या ात्यांच्या ाणि यापुढे मध्ये नम्मुद त्यामधील त्यां प्रात्यांचा गंगी करार । त्यांच्यांचा गंगी करार । सामंजस्य मंत्री अग्रगणी मां प्रात्यांचा गंगी करार । सामंजस्य मंत्री अग्रगणी मंत्र वाससा, यात्यांचा गंगी करार । सामंजस्य मंत्री अग्र, वा मागणी मंत्र देखी जमिनीवर कक् गासह तेदश, प्रात्या किंवा परित्यागित क त्यांच्या किंवा परित्यागित क क तारत आहे, मं क्यांच्या परित्यागित क क तारत आहे भ मं प्रायत्य लि. मन्य हण्यून ज्ञात न नोव्हेंबर २ ४२३६ ते क यां ८५ (दोन्ही १ २८५ (दोन्ही २ ४२४२६ ३ १ २४२३६ २ ४२३६ २ ४२३६ २ ४२३४२ २ ४२३६ २ ४२३६ २ ४२३६ २ ४२३६ २ ४२३४२ २ ४२३६ २ ४२३४२ २ ४२४२४२ २ ४४२४४२ २ ४४४२४४२ २ ४४४४२४४२	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ गयसीआय बँक लि पनी अधिनियम, १९५६ अन दणीकृत आणि बँकिंग रेयुले त्वये परवानाधारक निगम नि त्वये परवानाधारक निगम नि त्वये परवानाधारक निगम नि त्वये परवानाधारक निगम नि त्वयं परवानाधारक निगम नि क टॉवर्स, ४४ वा म जला, साठ क टॉवर्स, ४४ वा म जला, साठ क टॉवर्स, ४४ वा म जला, साठ क टॉवर्स, ४४ वा म जला, साठ हॅमस्तेक्स, बांद्रे (पू.), मुंबई- ाखा आहे ट्रान्स ट्रेड सेंटर, ५ क प्लाझा जवळ, अंधेपि (पू. रा तिचे प्राधिकृत अधिकारी). प्रदीप इंद्रमणी तिवारी र्ज व्यवस्थापक, वव ३२ वर्ष शाः नोकरी विरुध्द य ४२ वर्ष, ८, जेएन १६ए, ए जला, सेक्टर ९, बाशी, नवी च्याध्यावी की, सदर सन्मान तुरोषांकरिता बरील ना ३.०८८२०२१ रोजी स. १ गायालय खोली क्र. ५ मधील् ति. सत्र न्यायाधिश श्री स्वासमोर प्रचलित होणार अ र) सन्माननीय न्यायालय ००३८६.८०/– (रुपये हाऐंगी आणि पै से ऐंशी रण्यासाठी सदर सन्मान यालयालानी सिर्दर डावेत. हा) वरील विनंती नुसार अधि	एकसघेजे संपुर्ण न [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ 3 नगर दिवाणी यात तिल बोरिवली त ता कीरे वेतिणीकृत आय बैंक टॉवर, त्र २१० सन त. वये स्थपित आणि भन वेंच नेंदणीकृत आय बैंक टॉवर, ता वांचे नेंदा स्थठ ०४, आणि वा मजला, फ्लोअर), मुंबई – ४००७२३. 	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse iomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१	पुन्यांचा सारांश आहे. संपर्ल ndia.com] या संकेतस्थव थॉमस कुक (इंदि व्य)))))))))))))))))))	ल्या तिमाही के उ प्रवर आणि कंप देया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संस अलेखापकीय संस केक्कषांचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७ ५४५.५७ ५४५.५७ ५४५.५७ ५४५.५७ २५४६.४१ ५४५.५७ ५४५.५७ १५४६.४१ ५४५.५७ १४४५.६८ ४४५.६८ ४४५.६८ २५.२७ ३५.२७ ३५.२४ ५ च्या रेम्युलेशन वेतीय निष्कषांचे सं www.ipca.com)	आर्थिक पनीच्या करीता मनन बालक तसी००७८३ संपलेलं ३१ मार्च, लेखाप ५४ १३ २३ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१
३१ माच, २०२१ राजा सपलल्या आाधक वर्षाच्या क आकडेवारी आहे. 164क ६ आगस्ट, २०२१ राजा. प्रबंधकांकरिता म.टॉरस लिगल करीता सही/- श्री. नरेश एच. छेडा (भागीदार) सही/- श्री. नरेश एच. छेडा (भागीदार) वकिल आणि सॉलिसिटर्स संचालक मंडळाच्या आरे २ करएपूर्व नफा २४ करोत्तर नफा ३ ६२ ७ ३ करोत्तर नफा	मेटेड लसी००५० रागठे मार्ग, प्र २२-२४३७ : www.bha दाठी अ गरा ली तिमाही <u>०३.२०२२</u> तेट ३ चा में घ्यावा) २९०१० १७०६ १७०६ १७०६ १४००६ १३०५ ६३४५ ५६५ २३.०९ २०१५ च्या गंच्या तपशि पूर्ण विवरण् बसाईट : (५	प्रभादेवी, so६२४, aratbijle 1 लेख 1 ३०. (अलेग (अलेग एतवार (, , , , , , , , , , , , , , , , , , ,	, lee.com तापरिक्षित जापरिक्षित) 	(रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७३१०५ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६५ ३६६५ ३६६६ ३६६६ ३६६०५ ५६५ ४६.०९ स्टॉक एक्स्चेंजला उतारा आहे. ३० च्या वेबसाईटस् ०००) वर उपलब्ध । त्यांच्या बैठकीत वित्तीय निष्कर्षाचे	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वती जे खालील लिसि विवरणीत त्यां आशिलांना विव नामाधिकारांचा दे 'मिळकत' र मिळकतीवर कि विक्री, अभिहस्त अदलाबदल, भाग सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण हक, नामाधिका असल्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वरूपात निम्मस्ट वचींगेट, मुंबई पुरविलेल्या ईमेल् (चौदा) दिवसांच् त्या परचात, चन्द चचींगेट, मुंबई शहराच्या विभागाच्या सी.' स्थित, वसलेली त्या इमारतीमधीत क्र. ३२ च्या दे नरीमन पॉईंट, युं चेंबर्स ५ प्रिमायरं च्या मालकीच्य इमारतीमधीत क्र. बोओएम/ड २९४५ असलेतं क्र. बीओएम/ड २०१४ आत्तरां २०१४ आत्तरां २०१४ आतंतरां २५२४ आतंतरां २०१४ आतंतां ति समाविष्ट) धारक दिनांक ४ मे, १९ १२४० (दोन्ही र पा ने च्या ने च ५०/ – (रुपये पक	ण्यात येते की, आमही ने महा हटिल प्रोजेक्ट्स द्वार परिशिष्टामध्ये अधिव वा स्थावर मिळकत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास करीत आहोत अ ण्या संदर्भित त्रावा विष्ठस्व किंवा तंकन, अंत्यदान, प्रभार , भाडेयट्टा, कुळवहिंवाट कोणत्याही न्या याय, नादारी दावा, प्रया याय, नादारी दावा, प्रया ते क्या आधारे असे दा एक्ठबर्थ दस्तावेनी पुराव्य याथतिकारांना, कार्यालय या आव कळविणे आवस न ४००० २२० येथे स्र. तिल्सांच प्रति स्व प्राया आधारे असे दा एक्ठबर्थ दस्तावेनी पुराव्य या आतं कळविणे आयस न पत्यावा स्वर्ध, ५, न्यू मरी न २००० २२० येथे प्राया आधारे असे दा प्राया आधारे असे दा प्रत्या आधारे असे दा प्रत्या आधारे किल्ढामध् या आतं कळविणे आखत न संदर्धित परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन) ा नॉदणी किल्ढामध् एस. क्र. १९६२ धारक आणि असलेती जी इम त अपेग कार पार्किग ब्र. ५९६२ ते २६, आणि ग्रेअर प्रमाणपत्र ,८७ अंतगंत विभिन्न क्र. भासाबाटे धारक रु.५००० ताया एकतित सुल्याचे प्र तास मात्र) च्या दर्शनी मुल	म प्रा. लि. क साविस्ता अमचच्या ाणि यापुढे तथ्यां नमुद त्यामधील त्यामधील , बक्षिस, , बक्षिस, , प्रवाना, त, वारसा, गाणा यापुढे सह्ये नमुद त्यामधील , बक्षिस, , प्रवाना, त, वारसा, गायाचा गि कस्य गि कर्म् गि करिवा कं क्र. ६०६, न लाईन्स, एण स्तृ २४८ प्रारत आहे, पेपास्त नेकरा गाया धारक सह नोवर्द्रावणी कार्यातवा प्रारत आहे, पेपास्त नोकरे प्रारत आहे, पेपारत आहे, पेपारत आहे, पेपारत अन्रि, प्रारत आहे, पेपारत अन्रि २१०७ कार्गाणि २४२२३६ ते प्रार्येकी र. पाच्या १७	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद उ २०१५ गयसीआयसीआय बँक लि पनी अधिनियम, १९५६ अन- देणीकृत आणि बॅकिंग रेयुले त्नये परवानाधारक निगम निग गर्वात्तय आहे आयसीआयसी कली सर्कल, बाडेता ३१०० के ठॉवर्स, ४ था मजला, साउ के ठॉवर्स, ४ वार्भ, ४ , स्वा, ने ब्रिक्ट य ४२ वर्ष, ८, जेएन १६ए, ए जला, सेक्टर ९, वाशी, नवी च्वा घ्यावी की, सदर सन्मान मुतोषांकरिता वरील ना ३.०८.२०२१ रोजी स. १ गयालय खोली क्र. ५ मधील ति. सत्र न्यायाधिश्व श्री ांच्यासमोर प्रचलित होणार अ ३) सत्मा तनीय न्यायालय श्री आणि पैसे ऐंशी राण्यासाठी सदर सन्मान नी नुसार अधि की) चखट त्ल्या प्रकार आणि	एक्सचेंजे संपुर्ण न [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ 3 नगर दिवाणी वात तिल बोरिवली ग क्र. २१० सन क्. २१० सन क्. २१० सन क्. वये स्थपित आणि शन अंक्ट, १९४९ काय, किंचे नोंदणीकृत आय बैंक टॉवर, आय बैंक टॉवर, आय बैंक टॉवर, आय बैंक टॉव, आय बैंक टॉव, रे क्ये ने ने ने लीज क्या प्रतिवादी ते पीठासिन सन्माननीय . ए. झेड. खान गहे. ने कृपा करून रू. तीन लाख तीनशे मात्र) ची रक्कम परत नीय न्यायालयाच्या (-अंतरिस अनुतोष.	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse iomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.	पुन्यांचा सारांश आहे. संपर्ल ndia.com] या संकेतस्थव थॉमस कुक (इंदि व्य)))))))))))))))))))	ल्या तिमाही के उ प्रवर आणि कंप देया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संस अलेखापकीय संस केक्कषांचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७ ५४५.५७ ५४५.५७ ५४५.५७ ५४५.५७ २५४६.४१ ५४५.५७ ५४५.५७ १५४६.४१ ५४५.५७ १४४५.६८ ४४५.६८ ४४५.६८ २५.२७ ३५.२७ ३५.२४ ५ च्या रेम्युलेशन वेतीय निष्कषांचे सं www.ipca.com)	आर्थिक पनीच्या करीता मनेनन बालक तसी००७८३ त्रि. र संपलेत् १? मार्च १ २ १ २ १ २ १ २ १
$\frac{h}{h} Site Site Site Site Site Site Site Site$	मेटेड (लसी००५० (गाठे मार्ग, प्र २२-२४३७ : www.bha साठी अ रारा (ली तिमाही <u>०३.२०२१</u> तेट ३ चा में घ्यावा) २९०१० १७०६ १७०६ १३०५ ६३४५ ६३४५ ६३४५ ५६५ २३.०९ २०१५ च्या गौंच्या तपशि पूर्ण विवरण् बसाईट : (५ ा४ ऑगस्ट,, जी संपलेल्य वर्षाच्या संब	प्रभादेवी, so६२४, aratbijl 1 २०. 1 २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०. २०.२•२•२••२•२••••••••••	, lee.com तापरिक्षित जापरिक्षित) 	(रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७३१०५ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६५ ३६६५ ३६६६ ३६६६ ३६६५ ३६६५ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६ ३६६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ <	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वती जे खालील लिसि विवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा दे ''मिळकत'' म् केणात्याही व्या मिळकतीवर कि विक्री, अभिहस्त अदलाबदल, भाग सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण हक, नामाधिका असल्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वरूपात निम्नस्द व मा पउला, चन्द चर्चरीट, मुंबई - पुरविलेल्या ईभेल् (चौदा) दिवसांच् त्या परचात, च- चर्चरीट, मुंबई - पुरविलेल्या ईभेल् (चौदा) दिवसांच् त्या परचात, च- चर्चरीट, मुंबई - पुरविलेल्या दीमा स्थित, वसलेली त्या इमारतीमधीत क्र. ३२२ च्या तेन् रीमन पॉईंट, मुंग चेबर्स ५ प्रिमायर च्या मालकीच्य इमारवीमधीत क. ८१९ असलेत क्र. बीओएम/ड १९८५-८६ धार को-ऑपरेटिक्ट श्रे २४ अत्येत क. देश के से, १९ १२४० (दोन्ही स पात्र) होअर्समध हितसंबंध.	ण्यात येते की, आमही ने महा हाँटेल प्रोजेक्ट्स द्वार परिशिष्टामध्ये अधिव वी स्थाय सिळकत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास करीत आहोत अ ण्या संदीर्भत कोणत्याही विश्वद किंवा तांकन, अंत्यदान, प्रभार , भाडेयपुत, कुळवहिंवाट कोणत्याही दाक्स कोणत्याही दाक्स दे हतसंबंध, दावा कि ते ज्या आधारे असे दा पुष्ठ्यर्थ दस्तावेनी पुराव्य याश्यतिकारांना, कार्याच्य ते ज्या आधारे असे दा पुष्ठ्यर्थ दस्तावेनी पुराव्य याश्यतिकारांना, कार्याच्य ते ज्या आधारे असे दा पुष्ठ्यर्थ दस्तावेनी पुराव्य याश्यतिकारांना, कार्याच्य तो त्या आधारे असे दा पुष्ठ २००० २०२ येथे या आत कळविणे आवश्य या आत कळविणे आवश्य या आत कळविणे आवश्य या स्वात्र सिंग पुरिश्चि प्र स्व. की-ऑपरीटिव्ह सोस ा 'मेकर चेंबर्स ५' म्म ८८व्या मजल्यावरील पि प्रमा डे - ४००० ०२१ येथे तिमिक क्र. ६९२६ ने ६६. आणि अस्तेत पुल्याचे प्र ताय पक्सतिय पिसरा ब्ल्यूए/जीएनएल (ओ)/ एक '' मेकर चेंबर्स ५' म्म ८८७ अंतर्गत विभिन्न क्र. ५८७ अंतर्गत विभिन्न क्र. ५८७ अंतर्गत विभिन्न क्र. ५८७ अंतर्गत विभिन्न क्र. दाया दार्वानी मुल्याचे प्र तास माञ) च्या दर्शनी मुल्याचे प्र तास माड) च्या दर्शनी मुल्याचे प्र तास माडा च्या दर्शनी मुल	म प्रा. लि. क सविस्तर आमच्या ात्यांच्या ाणि यापुढे मध्ये नम्मुद त्यांमधील , बाक्षिस, , परवाना, , बादसा, । यालयाचा मंगी करार । सामंजस्य सह लेखी कां के उद्धवले का सह लेखी क का दे उद्धवले क का पासून १४ पासून १२ स्थेत मेकर. मागा धारक सह नेंदणी के जेवितिन. मागा धारक सह नेंदर, मिनीवर क का रोता कार्याति. मागा धारक सह नेंदर, मिनीवर क का रोत्वा किंवा पारत आहे, गे पास्त्वा सेत. मागा धारक सह नेंदर, प्रायदी ति. मागा धारक सह नेंदर, मिनीवर क कार्यती ति. मिनीवर क कार्य रे व्यक्त सेत्वा किंवा पारत आहे, गे पार्य कार त्याव्या १२ २२३६ ते क का रात्येकी रु. वाच्या १२ २३ २४ २४ २४ २४ २४ २४ २४ २४ २४ २४ २४ २४ २४	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथं विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ ायसीआयसीआय बाँक लि पनी अधिनियम, १९५६ अन- देणीकृत आणि बॉकिंग रेयुले त्वये परवानाधारक निगम निग ार्वालय आहे आयसी कली सर्कल, बाडेता ३९०० चे कॉर्पोरट कायांलय आहे उ कर टॉवर्स, ४ था मजला, साउ ॉम्प्लेक्स, बांद्रे (पू.), मुंबई- ाखा आहे ट्रान्स ट्रेड सेंटर, ५ क प्लाझा जवळ, अंधेरी (पू. रात के प्रायिकृत अधिकारी ते. प्रदीप इंद्रमणी तिवारी र्ज व्यवस्थापक, वय ३२ वर्ष शाः नोकरी विरुषद श्रुमणी तिवारी र्ज व्यवस्थापक, वय ३२ वर्ष शाः नोकरी विरुषद श्रुमणी तिवारी ज्ववस्थापक, वय ३२ वर्ष शाः नोकरी विरुषद श्रुमणी तिवारी त्वा घ्यावी की, सदर सन्मान इन्टा घ्यावी की, सदर सन्मान १.०८.२०२१ रोजी स. १ गायालय खोली क्र. ५ मधील ति. सत्र न्यायाधिश श्री राप्यासाठी सदर सन्मान यांत्याला निर्देश द्यावेत. श) वरील विनंती नुसार अधि तो) खटल्या प्रका आणि त्य आणि पुढील अनुतोषांकी	एक्सचेंजे संपुर्ण न [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ 3 नगर दिवाणी वात तिल बोरिवली ग क्र. २१० सन क्. २१० सन क्. २१० सन क्. वये स्थपित आणि शन अंक्ट, १९४९ काय, किंचे नोंदणीकृत आय बैंक टॉवर, आय बैंक टॉवर, आय बैंक टॉवर, आय बैंक टॉव, आय बैंक टॉव, रे क्ये ने ने ने लीज क्या प्रतिवादी ते पीठासिन सन्माननीय . ए. झेड. खान गहे. ने कृपा करून रू. तीन लाख तीनशे मात्र) ची रक्कम परत नीय न्यायालयाच्या (-अंतरिस अनुतोष.	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse iomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.	पुन्यांचा सारांश आहे. संपर्ले ndia.com] या संकेतरथव थॉमस कुक (इंदि व्य)))))))))))))))))))	ल्या तिमाही के उ इया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संग श्रिमएव१९४९पीएल श्रिमएव१९४९पीएल श्रिकर्षांचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४४५.६८ ४४४८.६८ ४४४८.६८ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७ १५४६.४१	आर्थिक पनीच्या करीता मनेनन वालक संपलेले ३१ मार्च, लेखार्पा २१ ११ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१
संचालक मडळाच्या आव	12 ड लसी००५० राठे मार्ग, प्र २२-२४३७ : www.bha ताठी अ ताठी अ ताठी अ ताठी अ तिमाही <u>०३.२०२१</u> रे ३ चा रे २ क् रे २ क् रे २ क् रे क रे क् रे क् रे क रे क् रे क रे क् रे क रे क रे क रे क री क् रे क् रे क रे क ररररर रररररररर ररररर ररररर	प्रभादेवी, 30६२४, aratbijl 1 ३०. (अलेग रेखुलेश रे त् २०२१ भ रियुलेश बा तिमाह इंधातील २०२१ व	, lee.com वापरिक्षित .o <u>६</u> .२०२० खापरिक्षित) ७२५० (१२९९) (१२९९) (८७४) (४४६) (४४६) (४४६) ५६५ (१५.४७) रान ३३ अंतर्गत विवरणाचा एक क एक्स्चेंजेस oharatbijlee.c १ रोजी झालेल्य हीसाठी वरील रोजी संपलेल्या	(रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७३१०५ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६५ ३६६५ ३६६६ ३६६६ ३६६५ ३६६५ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६ ३६६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ <	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वती जे खालील लिसि विवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा द 'मिळकत'ा स् मिळकतीवर कि विक्री, अभिहस्त अदलाबदल, भाग गहाण, धारणाधि सुविधोिकार, आदेश/हुकुम/न किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण हक, नामाधिकार आदेश/हुकुम/न किंवा कोणत्याही किंवा अन्य कोण हक, नामाधिका आहेत त्याच्या पु स्वरूपात निम्नस्द चर्चारे, युंबई - पुरविलेल्या ईमेल (चौदा) दिवसांच् त्या परचात, अ मागणी असल्या समजला जाईल. <u>उपरो</u> स्थित, वसलेली त्या इगारातीमधीत क्र. ३२ च्या व नरीमन पॉइंट, मुं चंबर्स ५ प्रिमायरं च्या मालकीच्य इमारतीमधीत क्र. १९ च्या न नरीमन पॉइंट, धार को-ऑपरेटिल न श्रेअर प्रमाणपत २०१४ अंतर्गात ति समाविष्ट) धारक दिनांक ४ मे, १९ १२४० (दोन्ही स् पाचशे मात्र) च ५०/- (रूपये फ्न	ण्यात येते की, आमही ने महा हाँटेल प्रोजेक्ट्स वत परिशिष्टामध्ये अधिव वत परिशिष्टामध्ये अधिव तत्रपास करीत आहोत अ ग्र्यास इंटेल प्रोजेक्ट्स तत्रपास करीत आहोत अ ग्र्यास इंटोक परिशिष्टाम तत्रा तिक्स्ट् किंवा गंकन, अंत्यदान, प्रभार , भाडेपट्टा, कुळवत्तिवा कोणत्यादी दात्रि दावा को स्वरूपांचा करार किंवा पारयादी दात्रा, विश्वस्य याय, नादारी दात्रा, वय् याय, नादारी दात्रा, वय् याय, नादारी दात्रा, वय् याय, नात्रारी दात्रा, वय् याय, नात्रारी दात्रा, वय् याय, नात्रारी दात्रा, व्य याय, क्र. १९९२ येथे नि मो नोंदणी जिल्ह्यामर्ध एस. क्र. १९९२ येथे नि मा जेत्या अनव्य क्तामर्ध एस. क. १९९२ रोये नि मोकर चेंबर्स ५ 'म्म त्या एकत्रित मुल्याचे प्र द्रा सा ने यार्वात्ति निभिन्न क्र. समाविष्ट) धारक ३.५०० या एकत्रित मुल्या प्र २८७ अंतर्गत विभिन्न क्र. त्या प्रक्तेत्र मुल्या मि म्वाय्तीति प्रिया क्र. २००३ रेग्रे दा नी मुल्य द ऑगस्ट, २०२१ रोजी	म प्रा. लि. क सविस्तर आमच्या ात्यांच्या ाणि यापुढे मध्ये नम्मुद त्यांमधील , बाक्षिस, , परवाना, , बादसा, । यालयाचा मंगी करार । सामंजस्य सह लेखी कां के उद्धवले का सह लेखी क का दे उद्धवले क का पासून १४ पासून १२ स्थेत मेकर. मागा धारक सह नेंदणी के जेवितिन. मागा धारक सह नेंदर, मिनीवर क का रोता कार्याति. मागा धारक सह नेंदर, मिनीवर क का रोत्वा किंवा पारत आहे, गे पास्त्वा सेत. मागा धारक सह नेंदर, प्रायदी ति. मागा धारक सह नेंदर, मिनीवर क कार्यती ति. मिनीवर क कार्य रे व्यक्त सेत्वा किंवा पारत आहे, गे पार्य कार त्याव्या १२ २२३६ ते क का रात्येकी रु. वाच्या १२ २३ २४ २४ २४ २४ २४ २४ २४ २४ २४ २४ २४ २४ २४	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ पनी अधिनियम, १९५६ अ- त्यगिकृत आणि बॅकिंग रेयुले त्वये परवानाधारक निगम नि त्वये परवानाधारक निगम नि त्वये परवानाधारक निगम नि त्वयं परवानाधारक निगम नि त्वयं परवानाधारक अगर औ अली सर्कल, बडोदा ३९०० वं कॉपोरेट कार्यालय आहे अ त्वयं परवानाधारक शिष्म अाधे कली सर्कल, बडोदा ३९०० वं कॉपोरेट कार्यालय आहे अ त्वयं परवानाधारक दिया हो प्रदेवस, ४ था मजला, साउ प्रॅंग् आधिकृत अधिकारी और द्रान्स ट्रेंड सेंटर, ५ क प्लाझा जवळ, अंधेरी (पू. रा तिचे प्राधिकृत अधिकारी त्रें व्यवस्थापक, वय ३२ वर्ध शाः नोकरी विरुध्द थुकुमार परामुथु नाडर य ४२ वर्ष, ८, जेएन १६ए, प जला, सेक्टर ९, वाशी, नवी ख्रिम्या परामुथु नाडर य ३२ वर्ष, ८, जेएन १६ए, प जला, सेक्टर ९, वाशी, नवी स्वा घ्यावी की, सदर सन्मान- तुतोषांकरिता वरील ना इ.०८.२०२१ रोजी स. १ प्रायालय खोली क्र. ५ मधील ति. सत्र न्यायाधिश श्री ांच्यासमोर प्रचलित होणार अ १) सन्माननीय न्यायालय ००३८६.८०/ - (रुपये हाऐंशी आणि पैसे ऐंशी - रप्रयासाठी सदर सन्मान- ार्यालयाठी सदर सन्मान वित्यादा प्रकार आणि त्य आणि पुढील अनुतोषांका तांक २८ जुलै, २०२१	एक्सचेंजे संपुर्ण न [www.ti स्थळ : मुंबई दिनंगक : ४ अ नगर दिवाणी वात तिल बोरिवली मक्र. २१० सन ५. व स्थपित आणि शन अंक्ट, १९४९ काय, जिचे नोंदणीकृत आय बैंक टॉवर, २००७, गुजरात आणि आयसीआयसीआय इस टॉवर, वांद्रे-कुर्ला २०००, गुजरात आणि आयसीआयसीआय इस टॉवर, वांद्रे-कुर्ला २०००, गुजरात आणि वा मजला, फ्लोअर)), मुंबई - ४००७०९३. प्रतिवादी तीय न्यायालय खालील ताचच्या प्रतिवादींद्वरो १ वा. मध्यान्ह बेळी ती पीठासिन सन्माननीय १. ए. झेड. खान गहे. ते राक स्मा करुन रु. तीन लाख तीनशे मात्र) ची रक्कम परत तीन त्यायालयाच्या दन्अंतरिस अनुतोष. परिस्थितीनुतार अशा रिता.	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse iomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१	पुर्ग्यांचा सारांश आहे. संपर्ले ndia.com] या संकेतरथव थॉमस कुक (इंदि व्य)))))))))))))))))))	ल्या तिमाही के उ जवर आणि कंप डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संग 	आर्थिक पनीच्या करीता ह मेनन बालक या (रु. व ह? मार्च, लेखाप २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१
	Iटेड लसी००५०० राठे मार्ग, प्र २२-२४३७ www.bha Tाठी अ Tरा वी तिमाही २३.२०२१ र ३ चा रे ध्यावा) २९०१० १७०६ १७०६ १३०५ ६३४५ ६३४५ ६३४५ ६३४५ ६३४५ ६३४५ ६३४५ ६३४	प्रभादेवी, 30६२४, aratbijl 1 ३०. (अलेग रेखुलेश रे त् २०२१ भ रियुलेश बा तिमाह इंधातील २०२१ व	, lee.com तापरिक्षित जापरिक्षित) जित्र २०२० ज्वापरिक्षित) जित्र २९२९ (१२९९) (१२९) (१२९९) (१२) (१२) (१२) (१२) (१२) (१२) (१२) (१२	(रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७३१०५ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६५ ३६६५ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६०५ ४६.०९ ४६.०९ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३५ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ ३६ <td>याद्वारे सूचना दे अशिलांच्या वती जे खालील लिसि विवरणीत त्यां अशिलांना विव नमाधिकारांचा दे 'मिळकती' मिं किंवाकी' भारतारा दे मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अदलाबदल, भा सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न्द किंवा कोणल्याही किंवा कोणल्याही किंवा कोणल्याही किंवा आन्य कोण हक्क, नामाधिका असल्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वरूपत निम्नस्द दवा भजला, च चर्चगेट, मुंबई (चौदा) दिवसांच त्या परचात, अ मागणी असल्या समजला जाईल. <u>उपरो</u> स्वे शहराच्या त्या इमारतीमधीत त्या इमारतीमधीत त्या इमारतीमधीत क. ३१२ च्या व नरीमन पॉईंट, युं चेंबर्स ५ प्रिमायर च्या मालकीच्य अंदाजे ३१० ची क्र. ८११ असलेत क्र. ८११ असलेत क्र. ८११ असलेत क्र. ८११ असलेत क. बीओएम/ड १९८५ - ८६ घा को. देनेक ४ मे, १६ १२४७ अंतर्गत ति समाविष्ट) धारक दिनांक ४ मे, श्रेर श्रिक्त मात्र) च ५०/- (रपये फ्व</td> <td>ण्यात येते की, आमही ने महा हटिल प्रोजेक्ट्स वत परिष्ठिष्टामध्ये अधिव वा स्थावर मिळकत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत रुप्यास कीत आहोत अ रुप्यास वेदिश्व वा त्या विरुध्द किंवा गंकन, अंत्यदान, प्रभार , भाडेयप्टा, कुळवहिवाट कोणत्याही न्या याय, नादारी दावा, पय याय, नादारी दावा, पय याय, नादारी दावा, पय स, हतसंबंध, प, त्यु मरी ते ज्या आधारे असे दा पुष्ठ्यार्थ दस्तावेजी पुराज्य या आत कळवियो आवरे ते ज्या आधारे असे दा पुष्ठ्यार्थ दस्तावेजी पुराज्य या आत कळवियो आवरे ते ज्या आधारे असे दा पुष्ठ्यार्थ दस्तावेजी पुराज्य या आत कळवियो आवरे ते ज्या आपात्या स्वरू तारेखि या आत कळवियो आवर ते च्याणत कळवियो आवर स तो त्यागित जिल्ह्यामर्थ एस. क्र. १९६२ धारक आणि असलेती जी जिल्ह्यामर्थ एस. क्र. १९६२ धारक आणि असलेती जी किंग ज या एकत्रित मुल्याचे प्र या एकत्रित मुल्याचे प्र या एकत्रित मुल्याचे प्र या एकत्रित मुल्याचे प्र या एकत्रित मुल्याचे प्र सासायटी लि.' द्वारे अ या एकत्रित मुल्याचे प्र सास वात्रा प्रमाणपत्र ३८७ अंतर्गत विभिन्न क्र. पाल मात्र) च्या दर्शनी मुल् ात ते सर्व हक्क, नामाधि ह ऑगस्ट, २०२१ रोजी द अगमस्ट, २०२१ रोजी ते सर्व हक्क, नामाधि</td> <td>\mathbf{x} yn. fer. \mathbf{x} yn. fer. \mathbf{x} ware \mathbf{x} ware \mathbf{x} reatizer \mathbf{x} reatizer</td> <td>न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ पनी अधिनियम, १९५६ अ- त्यगिकृत आणि बॅकिंग रेयुले त्वये परवानाधारक निगम नि त्वये परवानाधारक निगम नि त्वये परवानाधारक निगम नि त्वयं परवानाधारक निगम नि त्वयं परवानाधारक अगर औ अली सर्कल, बडोदा ३९०० वं कॉपोरेट कार्यालय आहे अ त्वयं परवानाधारक शिष्म अाधे कली सर्कल, बडोदा ३९०० वं कॉपोरेट कार्यालय आहे अ त्वयं परवानाधारक दिया हो प्रदेवस, ४ था मजला, साउ प्रॅंग् आधिकृत अधिकारी और द्रान्स ट्रेंड सेंटर, ५ क प्लाझा जवळ, अंधेरी (पू. रा तिचे प्राधिकृत अधिकारी त्रें व्यवस्थापक, वय ३२ वर्ध शाः नोकरी विरुध्द थुकुमार परामुथु नाडर य ४२ वर्ष, ८, जेएन १६ए, प जला, सेक्टर ९, वाशी, नवी ख्रिम्या परामुथु नाडर य ३२ वर्ष, ८, जेएन १६ए, प जला, सेक्टर ९, वाशी, नवी स्वा घ्यावी की, सदर सन्मान- तुतोषांकरिता वरील ना इ.०८.२०२१ रोजी स. १ प्रायालय खोली क्र. ५ मधील ति. सत्र न्यायाधिश श्री ांच्यासमोर प्रचलित होणार अ १) सन्माननीय न्यायालय ००३८६.८०/ - (रुपये हाऐंशी आणि पैसे ऐंशी - रप्रयासाठी सदर सन्मान- ार्यालयाठी सदर सन्मान वित्यादा प्रकार आणि त्य आणि पुढील अनुतोषांका तांक २८ जुलै, २०२१</td> <td>एकसघेजे संपुर्ण - [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी यात तिल बोरिवली तिल बोरिवली तिल बोरिवली तिल बोरिवली तिल बोरिवली तिल बोरिवली तिल बोरिवली क्र. २१० सन त. वये स्थपित आणि भ्राव ने नेंदणीकृत आय बैंक टॉवर, जाय वही में क्या पर्वाय स्थायालय खालील वाच्या प्रतिवादी तीय न्यायालय खालील ताच्या प्रतिवादी तीय ने क्या प्रत कार्य तीय ने कि म प्रत कार तीय ने कि म कार तीय ने कि म जित का ने कि म कार तीय ने कि म जित का ने कि</td> <td>सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse iomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१</td> <td>पुर्ग्यांचा सारांश आहे. संपर्ले ndia.com] या संकेतरथव थॉमस कुक (इंदि व्य)))))))))))))))))))</td> <td>ल्या तिमाही के उ जवर आणि कंप डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संग </td> <td>आर्थिक पनीच्या करीता मनेनन वालक (रु. व संपलेलं ३१ मार्च, लेखापा ५१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१</td>	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वती जे खालील लिसि विवरणीत त्यां अशिलांना विव नमाधिकारांचा दे 'मिळकती' मिं किंवाकी' भारतारा दे मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अदलाबदल, भा सुविधाधिकार, आदेश/हुकुम/न्द किंवा कोणल्याही किंवा कोणल्याही किंवा कोणल्याही किंवा आन्य कोण हक्क, नामाधिका असल्यास त्यांनी आहेत त्याच्या पु स्वरूपत निम्नस्द दवा भजला, च चर्चगेट, मुंबई (चौदा) दिवसांच त्या परचात, अ मागणी असल्या समजला जाईल. <u>उपरो</u> स्वे शहराच्या त्या इमारतीमधीत त्या इमारतीमधीत त्या इमारतीमधीत क. ३१२ च्या व नरीमन पॉईंट, युं चेंबर्स ५ प्रिमायर च्या मालकीच्य अंदाजे ३१० ची क्र. ८११ असलेत क्र. ८११ असलेत क्र. ८११ असलेत क्र. ८११ असलेत क. बीओएम/ड १९८५ - ८६ घा को. देनेक ४ मे, १६ १२४७ अंतर्गत ति समाविष्ट) धारक दिनांक ४ मे, श्रेर श्रिक्त मात्र) च ५०/- (रपये फ्व	ण्यात येते की, आमही ने महा हटिल प्रोजेक्ट्स वत परिष्ठिष्टामध्ये अधिव वा स्थावर मिळकत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत रुप्यास कीत आहोत अ रुप्यास वेदिश्व वा त्या विरुध्द किंवा गंकन, अंत्यदान, प्रभार , भाडेयप्टा, कुळवहिवाट कोणत्याही न्या याय, नादारी दावा, पय याय, नादारी दावा, पय याय, नादारी दावा, पय स, हतसंबंध, प, त्यु मरी ते ज्या आधारे असे दा पुष्ठ्यार्थ दस्तावेजी पुराज्य या आत कळवियो आवरे ते ज्या आधारे असे दा पुष्ठ्यार्थ दस्तावेजी पुराज्य या आत कळवियो आवरे ते ज्या आधारे असे दा पुष्ठ्यार्थ दस्तावेजी पुराज्य या आत कळवियो आवरे ते ज्या आपात्या स्वरू तारेखि या आत कळवियो आवर ते च्याणत कळवियो आवर स तो त्यागित जिल्ह्यामर्थ एस. क्र. १९६२ धारक आणि असलेती जी जिल्ह्यामर्थ एस. क्र. १९६२ धारक आणि असलेती जी किंग ज या एकत्रित मुल्याचे प्र या एकत्रित मुल्याचे प्र या एकत्रित मुल्याचे प्र या एकत्रित मुल्याचे प्र या एकत्रित मुल्याचे प्र सासायटी लि.' द्वारे अ या एकत्रित मुल्याचे प्र सास वात्रा प्रमाणपत्र ३८७ अंतर्गत विभिन्न क्र. पाल मात्र) च्या दर्शनी मुल् ात ते सर्व हक्क, नामाधि ह ऑगस्ट, २०२१ रोजी द अगमस्ट, २०२१ रोजी ते सर्व हक्क, नामाधि	\mathbf{x} yn. fer. \mathbf{x} yn. fer. \mathbf{x} ware \mathbf{x} ware \mathbf{x} reatizer	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथ विभाग वाणिज्यिक वाद इ २०१५ पनी अधिनियम, १९५६ अ- त्यगिकृत आणि बॅकिंग रेयुले त्वये परवानाधारक निगम नि त्वये परवानाधारक निगम नि त्वये परवानाधारक निगम नि त्वयं परवानाधारक निगम नि त्वयं परवानाधारक अगर औ अली सर्कल, बडोदा ३९०० वं कॉपोरेट कार्यालय आहे अ त्वयं परवानाधारक शिष्म अाधे कली सर्कल, बडोदा ३९०० वं कॉपोरेट कार्यालय आहे अ त्वयं परवानाधारक दिया हो प्रदेवस, ४ था मजला, साउ प्रॅंग् आधिकृत अधिकारी और द्रान्स ट्रेंड सेंटर, ५ क प्लाझा जवळ, अंधेरी (पू. रा तिचे प्राधिकृत अधिकारी त्रें व्यवस्थापक, वय ३२ वर्ध शाः नोकरी विरुध्द थुकुमार परामुथु नाडर य ४२ वर्ष, ८, जेएन १६ए, प जला, सेक्टर ९, वाशी, नवी ख्रिम्या परामुथु नाडर य ३२ वर्ष, ८, जेएन १६ए, प जला, सेक्टर ९, वाशी, नवी स्वा घ्यावी की, सदर सन्मान- तुतोषांकरिता वरील ना इ.०८.२०२१ रोजी स. १ प्रायालय खोली क्र. ५ मधील ति. सत्र न्यायाधिश श्री ांच्यासमोर प्रचलित होणार अ १) सन्माननीय न्यायालय ००३८६.८०/ - (रुपये हाऐंशी आणि पैसे ऐंशी - रप्रयासाठी सदर सन्मान- ार्यालयाठी सदर सन्मान वित्यादा प्रकार आणि त्य आणि पुढील अनुतोषांका तांक २८ जुलै, २०२१	एकसघेजे संपुर्ण - [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी यात तिल बोरिवली तिल बोरिवली तिल बोरिवली तिल बोरिवली तिल बोरिवली तिल बोरिवली तिल बोरिवली क्र. २१० सन त. वये स्थपित आणि भ्राव ने नेंदणीकृत आय बैंक टॉवर, जाय वही में क्या पर्वाय स्थायालय खालील वाच्या प्रतिवादी तीय न्यायालय खालील ताच्या प्रतिवादी तीय ने क्या प्रत कार्य तीय ने कि म प्रत कार तीय ने कि म कार तीय ने कि म जित का ने कि म कार तीय ने कि म जित का ने कि	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse iomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१	पुर्ग्यांचा सारांश आहे. संपर्ले ndia.com] या संकेतरथव थॉमस कुक (इंदि व्य)))))))))))))))))))	ल्या तिमाही के उ जवर आणि कंप डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संग 	आर्थिक पनीच्या करीता मनेनन वालक (रु. व संपलेलं ३१ मार्च, लेखापा ५१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१ २१
वादींकरिता वकील	मेटेड (लसी००५० राउं मार्ग, प्र २२-२४३७ : www.bha साठी अ रारा लती तिमाही <u>०३.२०२१</u> तेट ३ चा <u>रे छ्यावा)</u> २९०१० १७०६ १७०६ १७०६ १३०५ ६३४५ ५६५ २३.०९ २०१५ च्या धाँच्या तपशि पूर्ण विवरण बसाईट : (७ । ४ ऑगस्ट, जी संपतेल्य बर्षाच्या संब । ३१ मार्च, क आकडेव	प्रभादेवी, so६२४, aratbijle i दे. i दi दi दi दi दi दi दi द	, lee.com वापरिक्षित 	(रु. लाखात) संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित) ७३१०५ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६६ ३६६५ ३६६६ ३६६५ ३६६९ ३६६५ ३६६५ ३६६९ ३६६९ ३६६९ ३६६९ ३६६९ ३६६९ ३६९	याद्वारे सूचना दे अशिलांच्या वती जे खालील लिसि विवरणीत त्यां अशिलांना विव नामाधिकारांचा दे ''मिळकत'' म्ह कोणत्याही व्यव मिळकतीवर किं विक्री, अभिहस्त अदलाबदल, भा महुबुम्रा/य किंवा कोणत्याही किंवा कोणत्याही किंवा कोणत्याही किंवा कोणत्याही किंवा कोणत्याही किंवा कोणत्याही किंवा कोणत्याही किंवा आन्य कोण हक, नामाधिका असल्यास त्यांनी आहेत त्याच्या स्वरूपात निम्नस्द वर्मायहता, वर्च केंवा, पुंबई - पुरविलेल्या ईमेल (चौदा) दिवसांच त्या प्रचात, अ मागणी असल्या समजला जाईल. <u>उपरोत</u> सं क्र शर्दाच्या तथा प्रचात, वसलेली त्या इमारतीमधील ज्ञ. ३२ च्या व नरीमन पॉईंट, मुंग चेंबर्स ५ प्रिमायस च्या मालकीच्य इमारतीमधील ज्ञ. ३२२ असलेत क्र. ८१९ असलेत क्र. ८१९ असले क्र. ८१९ असलेत क्र. ८१९ असलेत क्र. बीओएम/ड १९८८-८६ घा को -ऑपरेटिक्ड शे अर प्रमाणपन्न २०१४ अंतर्गात समाविष्ट) धारक दिनांक ४ मे, १९ १९२८ - ८६ घा को - ऑपरेटिक्ड शे अर प्रमाणपन्न २०१४ अंतर्गात समाविष्ट) धारक दिनांक ४ मे, १९ १९२८ - ८६ धा सा चे के प्रे, पुंत्त्री समाविष्ट) धारक दिनांक ४ मे, १९ १९ २८ - ८ दिस्ते सि साही/- श्री. वकि	ण्यात येते की, आमही ने महा हटिल प्रोजेक्ट्स वत परिष्ठिष्टामध्ये अधिव वा स्थावर मिळकत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत रुण्यास इच्छुक आहेत रुप्यास कीत आहोत अ रुप्यास वेदिश्व वा त्या विरुध्द किंवा गंकन, अंत्यदान, प्रभार , भाडेयप्टा, कुळवहिवाट कोणत्याही न्या याय, नादारी दावा, पय याय, नादारी दावा, पय याय, नादारी दावा, पय स, हतसंबंध, प, त्यु मरी ते ज्या आधारे असे दा पुष्ठ्यार्थ दस्तावेजी पुराज्य या आत कळवियो आवरे ते ज्या आधारे असे दा पुष्ठ्यार्थ दस्तावेजी पुराज्य या आत कळवियो आवरे ते ज्या आधारे असे दा पुष्ठ्यार्थ दस्तावेजी पुराज्य या आत कळवियो आवरे ते ज्या आपात्या स्वरू तारेखि या आत कळवियो आवर ते च्याणत कळवियो आवर स तो त्यागित जिल्ह्यामर्थ एस. क्र. १९६२ धारक आणि असलेती जी जिल्ह्यामर्थ एस. क्र. १९६२ धारक आणि असलेती जी किंग ज या एकत्रित मुल्याचे प्र या एकत्रित मुल्याचे प्र या एकत्रित मुल्याचे प्र या एकत्रित मुल्याचे प्र या एकत्रित मुल्याचे प्र सासायटी लि.' द्वारे अ या एकत्रित मुल्याचे प्र सास वात्रा प्रमाणपत्र ३८७ अंतर्गत विभिन्न क्र. पाल मात्र) च्या दर्शनी मुल् ात ते सर्व हक्क, नामाधि ह ऑगस्ट, २०२१ रोजी द अगमस्ट, २०२१ रोजी ते सर्व हक्क, नामाधि	\mathbf{x} yn. fer. \mathbf{x} yn. fer. \mathbf{x} ware \mathbf{x} ware \mathbf{x} reatized	न्यायालय दिंडोशी, मुंबई येथं विभाग वाणिज्यिक वाद ड २०१५ पायसीआयसीआय बँक लि पनी अधिनियम, १९५६ अ- त्यणिकृत आणि बॅकिंग रेयुले त्वये परवानाधारक निगम नि त्वये परवानाधारक निगम नि त्वये परवानाधारक निगम नि त्वये परवानाधारक निगम नि त्वर्धा पत्र कार्यालय आहे उ के टॉवर्स, ४ था मजला, साउ ॉम्प्लेक्स, बांद्रे (पू.), मुंबई- ाखा आहे ट्रास्प ट्रेड सेंटर, ५ क प्लाझा जवळ, अंधेरी (पू. रा तिचे प्राधिकृत अधिकारी रो. प्रदीप इंट्रमणी तिवारी जं व्यवस्थापक, वय ३२ वर्ष शाः नोकरी विरुध्द थुकुमार परामुथु नाडर य ४२ वर्ष, ८, जेएन १६ए, ए जला, सेक्टर ९, वाशी, नवी त्वा घ्यावी की, सदर सन्मान- नुतोषांकरिता वरील ना न- ३.०८.२०२१ रोजी स. १ रायालय खोली क्र. ५ मधील ति. सत्र न्यायाधिश श्री ांच्यासमोर प्रचलित होणार अ 2) सन्माननीय न्ययालय ०२३८६.८०/- (रुपये हाऐंशी आणि पैसे ऐंशी रण्यासाठी सदर सन्मान यात्व आणि पुढील अनुतोषांकां तांक २८ जुलै, २०२१	एकसघेजे संपुर्ण - [www.ti स्थळ : मुंबई दिनांक : ४ अ नगर दिवाणी यात तिल बोरिवली तिल बोरिवली तिल बोरिवली तिल बोरिवली तिल बोरिवली तिल बोरिवली तिल बोरिवली क्र. २१० सन त. वये स्थपित आणि भ्राव ने नेंदणीकृत आय बैंक टॉवर, जाय वही में क्या पर्वाय स्थायालय खालील वाच्या प्रतिवादी तीय न्यायालय खालील ताच्या प्रतिवादी तीय ने क्या प्रत कार्य तीय ने कि म प्रत कार तीय ने कि म कार तीय ने कि म जित का ने कि म कार तीय ने कि म जित का ने कि	सकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांचा तपशीलवार न मुने स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com], [www.nse iomascook.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॉगस्ट २०२१	पुर्ग्यांचा सारांश आहे. संपर्ले ndia.com] या संकेतरथव थॉमस कुक (इंदि व्य)))))))))))))))))))	ल्या तिमाही के उ जवर आणि कंप डेया) लिमिटेड व माधवन वस्थापकीय संग श्एमएच१९४९पीएल श्रेष्कर्षांचा उतार तिमाही ३० जून, २०२० अलेखापरिक्षित १५४६.४९ ५४५.५७ ४४५.५७ ४४५.५७ २५४६.४९ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२७ २५.२४	आर्थिक पनीच्या करीता मेनन वालक प रा (रू. संपलेन ३१ मार्च लेखाप ५ १ १ १ १ १ १ १

हिंदुस्तान मिल्स लिमिटेड सीआवएनः एल१७१२१एमएच१९०४पीएलसी१९५ नॉदणीकृत कार्यालय : शिवसागर इस्टेट ''डी' व्लॉक, ८वा मजला, डॉ. अॅगी बेइंट रोड, वरळी, मुंबई-४००००१८. • फ्रोन: ०२२ ६१४२७७००, • ई-मेल: contact@hindoostan.com www.hindoostan.com							
३० जून, २०२१ रोजी संपल वित्तीय निष्का							
तपशील		३१ मार्च, २०२१ रोजी संपलेले वर्ष	~				
	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)				
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१,९९८.०६	६,५३६.७८	५९१.०१				
अखंडित प्रवर्तनातून कालावधीकरिता निव्वळ (तोटा) (कर आणि अपवादात्मक बाबींपूर्व)	(१०५.७९)	(૬૪७.५२)	(१९८.९३)				
खंडित प्रवर्तनातून कालावधीकरिता निव्वळ (तोटा) (कर आणि अपवादात्मक बार्बीपूर्व)	-	१,०१९.८४	(४.४१)				
अखंडित प्रवर्तनातून करपूर्व कालावधीकरिता निव्वळ (तोटा)	(१०५.७९)	६९४.५५	(१९८.९३)				
खंडित प्रवर्तनातून करपूर्व कालावधीकरिता निव्वळ (तोटा)		१,०१९.८४	(४.४१)				
अखंडित प्रवर्तनातून करपश्चात कालावधीकरिता निव्वळ (तोटा)	(१०५.७९)	६९४.५५	(१९८.९३)				
खंडित प्रवर्तनातून करपश्चात कालावधीकरिता निव्वळ (तोटा)	-	१,०१९.८४	(४.४१)				
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(११०.१४)	१,७०१.८२	(२००.६४)				
समभाग भांडवल	१६६.४५	१६६.४५	१६६.४५				
खंडित प्रवर्तनातून प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या)							
मूलभूत :	(६.३६)	४१.७३	(११.९५)				
सौम्यिकृत :	(६.३६)	४१.७३	(११.९५)				
खंडित प्रवर्तनातून प्रति शेअर प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या)							
मूलभूत :		६१.२७	(,				
सौम्यिकृत :		६१.२७					
टीप : सेबी (लिस्टिंग ॲन्ड अदर डिस्क्लोजर रिकार एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्क तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स	र्षांच्या तपशिलवार f तचेंज वेबसाईट म्हण	वेवरणाचा उतारा वर	देण्यात आला आहे				
वेबसाईट www.hindoostan.com येथे उपलब्ध उ			मिल्स लि. करित				

Bharat Bijle

भारत बिजली लिमिटे

सीआयएन नं. : एल३१३००एमएच१९४६पीएलर्स नोंदणीकृत कार्यालय : इलेक्ट्रिक मॅन्शन, ६ वा मजला, अप्पासाहेब मराठे दूरध्वनी क्र. : ०२२-२४३०६२३७, फॅक्स क्र. : ०२२-ई-मेल : bblcorporate@bharatbijlee.com, वेबसाईट : wv

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाट वित्तीय निष्कर्षांचा उतारा

					(रु. लाखात)
			संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
	तपशील	३०.०६.२०२१	३१.०३.२०२१	३०.०६.२०२०	३१.०३.२०२१
		(अलेखापरिक्षित)	(नोट ३ चा संदर्भ घ्यावा)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण महसूल	२८८०२	२९०१०	७२५०	७३१०५
२	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बाबींपूर्वी)	१८१०	१७०६	(१२९९)	३६६६
२	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	१८१०	१७०६	(१२९९)	३६६६
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	१३६८	१३०५	(४७४)	२६०५
પ	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) नफा/ तोटा आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	४७३१	६३४५	(४४६)	२१६७५
६	समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १०/- दर्शनी मूल्यांचे)		પદ્ધ	५६५	પદ્ધ
ی	मूलभूत आणि सौम्यिकृत प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (रु.) (अवार्षिक)	२४.२	२३.०९	(१५.४७)	४६.०९

टिपा

दिनांकः ४ ऑगस्ट, २

ठिकाण : मंबई

दिनांक : ५ ऑगस्ट, २०२१

१. वरील माहिती सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१ सादर केलेला ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या वित्तीय निष्कर्षांच्य जून, २०२१ रोजों संपलेल्या तिमाहीसाठीच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण (www.bseindia.com आणि www.nseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाइ आहे.

२. वित्तीय निष्कर्षांचे वरील विवरण लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि ४ अ संचालक मंडळाने मंजुर केले. वैधानिक लेखापरिक्षकांनी ३० जून, २०२१ रोजी सं मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

 ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीची आकडेवारी ही संपूर्ण आर्थिक वर्षा वैधानिक लेखापरीक्षकांकडून मर्यादित पुनर्विलोकन होण्याच्या अधीन असलेल्या ३१ तिसऱ्या तिमाहीपर्यंत अलेखापरीक्षित प्रकाशित आकडेवारी दरम्यानच्या तौलानिक अ ठिकाण ः मुंबई

	निखिल जे. दानानी
०२१	उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक



				(₹ कोटी
तपशील	संपलेल्या तिमाहीसाठी ३० जून, २०२१ (अलेखापरिक्षित)	संपलेल्या तिमाहीसाठी ३१ मार्च, २०२१ (लेखापरिक्षित)	संपलेल्या तिमाहीसाठी ३० जून, २०२० (अलेखापरिक्षित)	संपलेल्या वर्षासाठी ३१ मार्च, २०२१ (लेखापरिक्षित)
१ प्रवर्तनातून महसूल	२,९७७.२४	२,६३६.२१	२,३४८.१६	१०,१९९.८०
२ लाभापूर्वीचा नफा/(तोटा), सहयोगी कंपनीच्या हिस्सा आणि कर	308.28	૭૦.૬૬	११०.६५	۵۶. ۲۰۵
३ करापूर्वीचा नफा	୪२७.५९	۵۵.30	१०९.९४	\$33.99
४ करानंतरचा नफा	\$82.33	ર૬.રદ્દ	68.84	୪३६.२२
५ कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न	१,०११.४९	૪૪૨.५૦	९८.२८	१,८५२.५८
६ भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य ₹ १०/- प्रत्येकी)	२५४.८२	રષ૪.૮૨	રષુષ્ઠ.૮૨	२५४.८२
७ इतर भांडवल आणि नॉन कंट्रोलींग इंट्रेस्ट				१४,८८७.७५
८ प्रती समभाग प्राप्ती (मूळ आणि सौम्यीकृत) ₹	१९.३०*	۰.84*	૦.५२*	१०.०१

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या	तिनाहासाठाय राखायारावत आ	ળવા વિજ્ઞાવ ગુપ્છવાવ	िज्यास	(₹ कोर्ट
तपशील	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या वर्षांसार्ठ
	३० जून, २०२१	३१ मार्च, २०२१	३० जून, २०२०	३१ मार्च, २०२१
१. प्रवर्तनातून महसूल	८२७.८४	٥۶.۶۵ک	६२७.९८	२,९९८.८०
२. करापूर्वी नफा	२८२.११	१५८.१८	१४२.३०	६१३.९
३ करानंतरचा नफा	२२८.०९	03.989	१०८.७७	808.8
४. कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न	५८६.८२	ર૧૪.૨૬	१५२.६०	१,५६०.०
५. भरणा केलेले समभाग भांडवल (प्रत्येकी ₹ १०चे दर्शित मूल्य)	રુક્ષ.૮૨	રષષ્ઠ.૮૨	રષ્ઠ.૮૨	२५४.८
६. इतर भांडवल				१३,००२.३
७. प्रती समभाग प्राप्ती (मूळ आणि सौम्यीकृत) ₹	८.९५*	४.६९*	୪.२७*	۶۵.۷
* वार्षिकीकृत नसलेले				

टीपा:

ठिकाण : मुंबई

दिनांक : ५ ऑगस्ट २०२१

- १. सेवी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रीक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियमावली ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह वरील माहिती ही ३० जून २०२१ रोजी संपलेल्या तिमाही करीता अलेखापरिक्षित एकत्रित आणि लेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षाचा उतारा आहे. ३० जून २०२१ रोजी संपलेल्या तिमाही करीता अलेखापरिक्षित एकत्रित आणि लेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्पाचा संपूर्ण अहवाल स्टॉक एक्सचेंजेसची वेवसाईट (www.nseindia.com and www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.tatachemicals.com) येथे उपलब्ध आहे.
- २. वरील परिणामांमध्ये वित्तीय निष्कर्षाचा लेखा समितीने आढावा घेतला असून कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या ५ ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या वैठकीत त्यांना मान्यता दिली आहे.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार टाटा केमिकल्स लिमिटेड

आर. मुकुंदन व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ

टाटा केमिकल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यलय : वॉम्वे हाऊस, २४ होमी मोदी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई - ४०० ००१. टेली: +९१ २२ ६६६५८२८२ वेबसाईट: www.tatachemicals.com CIN:- L24239MH1939PLC002893 ईमेल: investors@tatachemicals.com

१५ वा रस्ता, प्लांट क्र. १८७, चेंबूर, मुंबई-४०००७१.

दिनांक : ०५ ऑगस्ट, २०२१

(डीआयएन : ०००१२६९१)



ो**कृत कार्यालय:** एन के एम इंटरनॅशनल हाऊस, भवा मजला, १७८ बॅकबे रिवलमेशन, एल् आई सी योगश्रेमा बिल्डिंगच्या मागे, बाबुभाई विनाय मार्ग, मुंबई – ४०० ०२० दूरघ्वनी: ०२२–४४७७ ९०५३ • फॅंक्स: ०२२–४४७७ ९०५३ • ईमेल: investor_relations@rill.in CIN: L60300MH1988PLC049019

कंपनीच्या भागधारकांसाठी सूचना तेहेतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-मतदानासंबंधी माहिती

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी जारी केलेल्या परिपत्रकांची पूर्तता करत असताना, **शुक्रवार, दिनांक २७ ऑगस्ट, २०२१ रोजी भाप्रवेळ दुपारी २:०० वाजतां** व्हिडिओ कॉन्फरान्सिंग (''व्हीसी'') द्वारे होणाऱ्या कंपनीच्या तेहेतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (''**एजीएम**''), आणि आर्थिक वर्ष २०२०-२१ चे स्वतंत्र व एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय विवरण, त्याचप्रमाणे संचालक मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल व त्यासोबत जोडण्याची आवश्यकता असलेले इतर दस्तऐवज, कंपनीच्या सदस्यांना ५ ऑगस्ट, २०२१ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यात आले आहेत. एजीएमची सूचना आणि वर नमूद करण्यात आलेले दस्तऐवज कंपनीच्या वेबसाईटवर www.riil.in येथे आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या म्हणजे बीएसई लिमिटेड (''**बीएसई**'') आणि नॅशनल स्टॉक एक्सचेज ऑफ इंडिया (''**एनएसई**'') यांच्या वेबसाईटसवर अनुक्रमे www.bseindia.com येथे आणि www.nseindia.com येथे व कंपनीचे शेअर हस्तांतरण एजंट, केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (''केफिनटेक'') यांच्या वेबसाईटवर https://evoting.kfintech.com येथे उपलब्ध आहेत.

एजीएमची सूचना प्रसारित करण्याच्या तारखेपासून एजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आलेले दस्तऐवज सदस्यांसाठी तपासणीसाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उपलब्ध आहेत. सदर दस्तऐवज तपासण्याची इच्छा असलेल्या सदस्यांनी Investor_relations@riil.in येथे ई–मेल पाठवावा.

दूरस्थ ई–मतदान आणि एजीएमच्या दरम्यान ई–मतदान:

कंपनी आपल्या सदस्यांना एजीएममध्ये मंजूर करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (''**ई-मतदान**'') मतदान करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देत आहे. सदस्य येथे खाली नमूद करण्यात आलेल्या तारखांना दूरस्थ पद्धतीने मतदान करू शकतील (''**दूरस्थ ई-मतदान**''). कंपनीने ई–मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केफिनटेक यांच्या सेवा घेतल्या आहेत

डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात, छापील स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या आणि ज्यांनी त्यांचे ई–मेलचे पत्ते नोंदविले नाहीत अशा सदस्यांसाठी दूरस्थ मतदान पद्धतीने मतदान करण्यासह, मतदानाशी संबंधित माहिती आणि सूचना एजीएमच्या सूचनेत देण्यात आल्या आहेत. एजीएमची सूचना पाठविण्यात आल्यानंतर कंपनीची सदस्य बनलेल्या आणि अंतिम मुदतीच्या तारखेला (येथे खाली नमूद करण्यात आलेल्या) समभाग धारण करणाऱ्या व्यक्ती/युजर आयडी आणि पासवर्ड विसरलेले सदस्य, यांनी कोणत्या पद्धतीने ते मिळवावे हे एजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आले आहे.

दूरस्थ ई–मतदान सुविधा खालील मतदान कालावधीत उपलब्ध असेल:

दूरस्थ ई–मतदान सुरू होण्याची वेळ ः	सोमवार, दिनांक २३ ऑगस्ट, २०२१ रोजी भाप्रवेळ सकाळी ०९:०० वाजता
दूरस्थ ई–मतदान संपण्याची वेळ :	गुरुवार, दिनांक २६ ऑगस्ट, २०२१ रोजी भाप्रवेळ सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत

वरील तारीख व वेळेनंतर दूरस्थ ई-मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि केफिनटेक द्वारा वरील कालावधी संपल्यानंतर दूरस्थ ई-मतदान मॉड्यूल बंद करण्यात येईल.

ज्यांनी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केलेले नाही असे एजीएमला उपस्थित असलेले सदस्य एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान **(''इन्स्टा पोल'')** करू शकतील.

अंतिम मुदतीच्या तारखेला म्हणजे शुक्रवार, दिनांक २० ऑगस्ट, २०२१ रोजी ज्याचे नाव सदरस्यांच्या रजिस्टरमध्ये नोंदविण्यात आले आहे अशी व्यक्तीच फक्त दूरस्थ ई-मतदान सुविधेचा लाभ घेण्यास किंवा इन्स्टा पोल द्वारा मतदान करण्यास पात्र असेल.

ई-मेलचा पत्ता नोंदवण्याची / सुधारणा करण्याची पद्धती:

- ए) ज्यांनी त्यांच्या ई–मेलच्या पत्याची कंपनीपाशी नोंदणी/सुधारणा केली नाही अशा छापील स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना अशी विनंती करण्यात येते की त्यांनी https://rkarisma.kfintech.com/shareholders/ येथे क्लिक करून किंवा फोलिओ क्रमांक, ई-मेलचा पत्ता आणि सोबत पॅनकार्डाची स्वयंप्रमाणित प्रत जोडून कंपनीला investor_relations@riil.in येथे लिहून किंवा केफिनटेक यांना riilnkm@kfintech.com येथे लिहून ई-मेलच्या पत्त्याची नोंदणी/सुधारणा करावी.
- बी) ज्यांनी त्यांच्या ई-मेलच्या पत्याची नोंदणी/सुधारणा केली नाही अशा डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना, त्यांचे डिमॅट खाते जेथे आहे अशा डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांच्या ई-मेलच्या पत्याची नोंदणी/सुधारणा करण्याची विनंती करण्यात येत आहे.

ई–मतदानासंबंधी काही शंका असल्यास, सदस्यांनी केफिनटेकची वेबसाईट: https://evoting.kfintech.com येथे ई–मतदानासाठी उपलब्ध असलेल्या ''डाऊनलोडस'' भागात ड्रॉपडाऊन द्वारा उपलब्ध असलेला ''हेल्प'' आणि ''एफएक्यू'' भाग/ई-मतदान वापरण्याविषयी माहिती पुस्तक पहावे.

काही चौकशी/तक्रार असल्यास, सदस्यांना खालील संपर्काच्या तपशीलाची नोंद घेण्याची विनंती करण्यात येत आहे: श्री. एस्. पी. वेणुगोपाल, महाव्यवस्थापक, केफिन टेक्नॉलॉजीज् प्रायव्हेट लिमिटेड सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गचिबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानाक्रमगुडा, हैदराबाद ५०० ०३२ दूरध्वनी क्रमांक: +९१ ४० ६७१६ १७००, ई-मेल: evoting.riil@kfintech.com टोल फ्री क्रमांक: १८००-३०९-८९९८ (सर्व कामकाजाचे दिवशी सकाळी ९:०० ते सायंकाळी ६:०० पर्यंत)

व्हीसी द्वारा एजीएममध्ये सहभागी होणे:

सदस्य जिओमिट द्वारा https://jiomeet.jio.com/riilagm येथे व्हीसी द्वारा एजीएमला उपस्थित राहू शकतील. येथे वापरण्याची लॉगइनची माहिती आणि एजीएमला उपस्थित राहण्याचे टप्पे यासंबंधी माहिती एजीएमच्या सूचनेत टिप क्र.९ मध्ये देण्यात आली आहे. ज्यांनी दूरस्थ ई–मतदान पद्धतीने मतदान केले आहे असे सदस्य एजीएमला उपस्थित राहू शकतील परंतु पुन्हा एजीएममध्ये त्यांचे मतदान करण्यास पात्र नसतील

	संचालक मंडळाच्या आदेशाने
	स्वाक्षरी/–
स्थळ : मुंबई	शैलेश ढोलकिया
दिनांक : ६ ऑगस्ट, २०२१	कंपनी सचिव आणि कंम्पलायन्स ऑफिसर

www.riil.in

THE	FREE	PRESS	JOURNAL	www.freepressjournal.in	MUMBAI	FRIDAY	AUGUST	6, 2021

		-00		_	-			
MAHAL PIPENAGAR (SUKELI) VIA NAGOTH CIN: L93000MH1991PLC	AXMI SEAMLI HANE, TALUKA R 061347 Email	OHA DIST RAIG	AD, Maharashti	a-402126		// वैंक	ऑफ़ बड़ौदा	ULHA STOR
<u>N01</u>	ICE OF BOARD	MEETING					c of Baroda	DIST
Notice is hereby given that pursua Disclosure Requirement) Regulation	n, 2015, Board	meeting of the	e company wil	be held on		(GOVT. OF INDIA U		Email
Friday, 13th August, 2021 at 04.00 F approve the un-audited financial res	ults of the Comp	bany for the qu	arter ended Jur	ne 30, 2021.	Notic		ESSION NOTIC or the Securitisation and F	
The said notice may be accessed on also be accessed at the website of St				om and may			nk of Baroda, Karjan B	
		der of the Boar ahalaxmi Sear					orcement) Rules, 2002,	
	Sd/- Vivek						pon them to repay the a notice is hereby given to	
Place: Mumbai Date: 05thAugust, 2021	JMD	0217236					described herein below	
Date. UStilAugust, 2021	DIN. U	10217230					the dates mentioned aga he Act, in respect of time	
. 8 7 3	IDOOS	ταν Μ	11 2 1	тр		. /	or in particular and the p	
	CIN : L17	121MH1904PL	C000195		1 · ·	, ,	the charge of Bank of	Baroda for t
	istered Off : Sh Dr. Annie Besant	: Road, Worli, N	1umbai 400018	or,		session has been take	en is as follow:-	Descriptio
Ema	■ Pho il:contact@hind	ne : 022 61240 loostan.com =		n.com	N	ame of Borrower		e Immovable
EXTRACT OF STATEMENT OF	UNUDITED FINA NDED 30TH JU			QUARTER ₹ in Lakhs)		owers: Jmeshbhai Manubhai	All that part and parc property at RS No. 987	
		Quarter	Year	Quarter	Patel	& Mrs. Nimishaben	Plot Area adm. Abo	, ,
Particulars		ended 30 th June	ended 31 st March	ended 30 th June	Ume	shbhai Patel	SHREEM SAMRUDD	
		2021 (Audited)	2021 (Audited)	2020 (Audited)	Det	. 06 08 2021 Bla	West: Plot No. 25, Nor	In: Plot No.23,
Total income from operations (net)		1,998.06	6,536.78	591.01	Date	e: 06.08.2021 Plac	ce: Ulhasnagar 4	
Net (Loss) for the period (before tax items) from continuing operations	and Exceptional	(105.79)	(647.52)	(198.93)				
Net (Loss) for the period (before tax	and Exceptional		(047.52)	(196.93)		DENTI		
items) from discontinued operations Net (Loss) for the period before tax	from continuing	-	1,019.84	(4.41)			CIN	N - L24110N
operations	from continuing	(105.79)	694.55	(198.93)		Regd. Office:	Bhansali House, A Phone : (91-	
Net (Loss) for the period before tax operations	from discontinue	d	1,019.84	(4.41)		E-mail: b	pentleycommercial	
Net (Loss) for the period after tax fro	om continuing	-	1,019.04	(4.41)			NT OF UNAU	
operations Net (Loss) for the period after tax fro	m discontinued	(105.79)	694.55	(198.93)		FC	DR THE FIRST	QUART
operations	on discontinued	-	1,019.84	(4.41)	Si			
Total Comprehensive Income for the Equity Share Capital	period	(110.14) 166.45	1,701.82 166.45	(200.64) 166.45	No		PARTICULARS	
Earning Per Share from continuing c	perations	100.45	100.45	100.45	1.	Total Income from		
(of ₹ 10/- each) Basic :		(6.36)	41.73	(11.95)	2.	Net Profit / (Loss) (before Tax and Ex	for the Period xtraordinary items)	
Diluted :		(6.36)	41.73	(11.95)	3.	Net Profit / (Loss) (after Extraordinar	for the Period before 1	īax
Earning Per Share from discontinued (of ₹ 10/- each)	l operations				4.	Net Profit / (Loss)	for the period after Tax	<
Basic :		-	61.27	(0.26)	5.	(after Extraordinar Total Comprehens	y items) ive Income for the per	iod
Diluted : Note		-	61.27	(0.26)		[Comprising Profit	t for the period (after ta sive Income (after tax)	ax) and
The above is an extract of the c					6.	Paid-up equity sha	are capital (Face value	of ₹10/- eacl
the Stock Exchanges under Reg Requirements) Regulations, 2015	5. The full forma	at of the Quart	erly Financial	Results are	7.		ig revaluation reserves audited Balance Sheet	
available on the Stock Exchar website www.hindoostan.com.	ige website wi	ww.bseindia.c	om and the (Company's	8.	Earnings per share Basic & Diluted	e (of ₹ 10/- each) (not	annualised)
		For	HINDOOSTAN	MILLS LTD. Sd/-		tes:		
Place : Mumbai Dated : August 5, 2021			Khushaal 1 Executi	hackersey ve Director		30 th June,2021 fi l ed	act of the detailed forr with the Stock Exch	ange under
						website (<u>www.bentle</u>	ulations, 2015. The fu e <u>ycommercialent in</u>) ar	I format of the sto
Δ	RTEM				2.	shares are listed. The Financial Result	s were reviewed by the	Audit Commi
Artemis E			imita	A		prescribed under Se	e Financials Results a ction 133 of the Comp	are prepared panies Act, 20
	1505MH200					extent applicable.		
Registered office: A				,				
National Express I	Highway, Vas 78753 15573	ai (East) Th 7 / 022-2653	ane 401208			ace : Mumbai ite : 5 th August, 20	21	
Email: contact@artemiselectr				tricals.com				
Financial Result for	or the Q	uarter 3	0th Jun	e 2021				
	-		· ·	s.In Lakhs)			KU	NSTSTOFF
Particulars	C	uarter ende	ed	Year ended			Regd. Office: Kirar	CIN: L65910 Building, 128
	30 June	31 March	30 June	31 March		00	Email: <u>kunststoffe@ku</u> Tel	unststoffeindia 022-2408268
	2021	2021	2021	2021	s	tatement of Stand	alone Unaudited Fin	ancial Resul
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited	(Audited)		Particulars		
Revenue from Operations	239.92	802.39	1,216.86	4,494.58		i ul ucului s		
Profit before exceptional	18.37	147.59	19.09	49.90				
items and tax	40.07	447 50	40.00	40.00				
Profit before Tax	18.37	147.59	19.09	49.90	2		perations (including othe the period (before Tax, E	
Profit (Loss) for the period Total Comprehensive Income	13.75 13.75	89.26 90.14	14.11 14.11	16.15	3	Extraordinary items#		
for the period	13./3	30.14	14.11	17.04		or Extraordinary iter	ns#)	
Equity Share Capital	-	-	-	2,510.37	4	Net Profit / (Loss) for or Extraordinary iter	r the period after Tax, (af ns#)	ter Exceptional
Reserve and Surplus	-	-	-	5,621.65	5		e Income for the period [(after Tax), and Other Co	
Earnings per share						(after Tax)	,,,	
Basic	0.05	0.36	0.06	0.07	6		Revaluation Reserves) as	shown in the A
Diluted	0.05	0.36	0.06	0.07	8	Balance Sheet of the Earnings per Share (e previous year. of Rs.10/- each) (for co n t	inuing and disc
Notes: The above is an extra			,			operations)	, ,	
June 2021 Financial Results 1						(a) Basic (b) Diluted		
33 of the SEBI (Listing Obligat	ions and Disc	Josure Requ	mernents) R	-yuialions,	Net	<u>.</u>		

2015. The full format of Financial Results for the quarter s ended 30 June 2021 are available on the Stock Exchange web sites (www.bseindia.com and Company's website (www.artemiselectricals.com). Mumbai For Artemis Electricals Limited 4th August 2021

(GOVT. OF INDIA UN		hulh@banko			
1.2		ESSION NOTICE {For immo				
		r the Securitisation and Reconstruction of Fink of Baroda. Karian Branch, Baroda in 6				
		nk of Baroda, Karjan Branch, Baroda in e orcement) Rules, 2002, issued demand not				
		pon them to repay the amount within sixty of				
	• •	notice is hereby given to the borrowers, gua	•			
		described herein below in exercise of powe				-
		the dates mentioned against account and ar				
	. /	ne Act, in respect of time available, to redeen			• • •	
	0	or in particular and the public in general are	•			
	ty will be subject to ssion has been take	the charge of Bank of Baroda for the an en is as follow:-	mount and interest	thereor	 Detail of Proper 	τy wnere Symbo
	me of Borrower	Description of the Immovable Pro	perty	(;	Amt O/s as per Notice u/s 13(Date of 2)) Demand No
	wers:	All that part and parcel of the property	•	1/0	Rs. 23,59,406/-	12.05.202
	neshbhai Manubhai			" L'a	upees Twenty Th cs Fifty Nine Thous	and
	& Mrs. Nimishaben Ibhai Patel	Plot Area adm. About 60.48Sq Mt.ir SHREEM SAMRUDDHI bounded as un		as Fo	ur Hundred Six C	only) Date of
1100		West: Plot No. 25, North: Plot No. 23, South		· Jan	d interest thereon w 05/2021.	29.07.202
)ato:	06.08.2021 Plac	ce: Ulhasnagar 4			norised Officer	Sank of Baroda
, u.c.	00,00.2021			<i>a 1</i> 00		Same of Baroad
	E-mail: b STATEME	CIN - L24110MH1 Bhansali House, A-5, Off Veera D Phone : (91-22) 2673 1779 Dentleycommercial@gmail.com • INT OF UNAUDITED STA DR THE FIRST QUARTER	esai Road, And • Fax: (91-22) Website: www NDALONE	Iheri (\ 2673 [^] bentle FINA) [™] JU (₹ir	NCIAL RES	nt.in SULTS
Sr.		PARTICULARS	30-06-2021		30-06-2020	31-03-2021
No.	Total Income (Unaudited		Unaudited	Audited
1. 2.	Total Income from Net Profit / (Loss) 1		-		-	44.86
	(before Tax and Ex	ktraordinary items)	(3.73)		(3.67)	39.71
3.	Net Profit / (Loss) t (after Extraordinar	for the Period before Tax	(3.72)		(3.67)	39.71
4.		for the period after Tax	(3.73)		(3.67)	39./ 1
	(after Extraordinar	y items)	(3.73)		(3.67)	39.71
5.		ive Income for the period				
		t for the period (after tax) and sive Income (after tax)]	3,234.19		1,635.53	9,708.34
6.		are capital (Face value of ₹10/- each)	99.60		99.60	99.60
7.		g revaluation reserves .udited Balance Sheet of previous year)			<u>-</u>	12.491.67
8.		e (of ₹ 10/- each) (not annualised)	<u> </u>		-	12.431.07
Note	Basic & Diluted	. , , , , ,	(0.37)		(0.37)	2.97
3' R sl 2. T 5' pi	0 [™] June,2021 filed equirements) Regu ebsite (<u>www.bentle</u> hares are listed. he Financial Results [↑] August, 2021. Th	act of the detailed format of Unaudited I with the Stock Exchange under Reg Jations, 2015. The full format of the Q <u>ycommercialent.in</u>) and on the Stock E s were reviewed by the Audit Committee : e Financials Results are prepared in a ction 133 of the Companies Act, 2013 a	ulation 33 of the uarterly Results of xchange website and approved by th ccordance with th and other recognis	SEBI of the C (<u>www.b</u> ne Boar le India led acc	(Listing Obligation company are post <u>seindia.com</u>) whe d of Directors in the n Accounting Star	is and Disclosu ed on Company re the Company eir meeting held dards (IndAS) and policies to the terprises Limite
	ce: Mumbai e ∶5 th August, 202	21				So akshi J. Bhans mpany Secreta DIN: 069366
St	atement of Standa	KUNSTSTOFFE IN CIN: L65910MH19 Regd. Office: Kiran Building, 128 Bhau Email: kunststoffe@kunststoffeindia.com Tel. 022-24082689 Fay alone Unaudited Financial Result for	985PLC037998 udaji Road, Matung Website: <u>www.ku</u> k: 91(22)2404 4853	a (E), Mi nststoff	eindia.com	ed 30.06.2021 (Rs. In lakh
	Particulars		Quarte ending/ Cu Year end 30.06.20	irrent ling	Year to date Figures/Previous Year ending 31.03.2021	Corresponding 3 months ended in the previous year 30.06.2020
			Una	udited	Audited	Unaudited
1		perations (including other income)		363.02	992.04	146.27
2	Net Profit/(Loss) for Extraordinary items#	the period (before Tax, Exceptional and/or		48.80	99.51	19.60
3		he period (before Tax, (after Exceptional and	1/	48.80	99.51	19.60
4	Net Profit / (Loss) for	r the period after Tax, (after Exceptional and/	'	36.11	85.48	14.60
5		ns#) e Income for the period [Comprising Profit / (after Tax), and Other C omprehensive Incom	IP I	36.11	85.48	14.60
	(Loss) for the period (after Tax)	(arter Tax), and Other Comprehensive Incom	ie i			

ULHASNAGAR-4 BRANCH, ABOVE MAHADEV DEPT

STORE, SECTION-25, OPPOSITE VENUS TALKIES,

DIST:THANE (421004), PH: 0251-2580367 Email mahulh@bankofbaroda.com

Ipca Laboratories Limited

Regd. Office : 48, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai 400 067 • CIN : L24239MH1949PLC007837, Tel:+91 22 6647 4444 • E-mail : investors@ipca.com • Website : www.ipca.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021

Sr.	Particulars	Quarter	Ended	Year Ended
No.		June 30, 2021	June 30, 2020	March 31, 202
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	1586.81	1546.49	5482.83
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	377.44	545.57	1381.28
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	377.44	545.57	1381.28
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	306.67	445.68	1141.14
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	309.72	442.56	1140.74
6	Equity Share Capital	25.37	25.27	25.37
7	Other Equity (excluding revaluation reserve)	-	-	4676.28
8	Earnings per share of ₹ 2/- each (not annualised):			
	Basic (₹)	24.18	35.27	90.11
	Diluted (₹)	24.18	35.24	90.11

1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of the Company (www.ipca.com)

2 Additional information on Standalone Unaudited Financial Results is as follows

Sr.	Particulars	Quarte	Quarter Ended			
No.		June 30, 2021	June 30, 2020	March 31, 2021		
		Unaudited	Unaudited	Audited		
1	Total Income from operations	1492.21	1496.93	5201.40		
2	Profit before Tax	356.37	551.94	1379.96		
3	Profit after Tax	284.72	453.64	1140.77		
				of the Board		
			•			
	e : Mumbai, : August 05, 2021		Chairman & M	and Godha Managing Director 00012691)		

Bharat Bijlee **Bharat Bijlee Limited**

CIN NO: L31300MH1946PLC005017 Registered Office: Electric Mansion, 6th Floor, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025 Phone No.: 022-24306237 • Fax No.: 022-24370624 • E-mail: bblcorporate@bharatbijlee.com • Website: www.bharatbijlee.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021

THE QUARTER ENDED 30 th JUNE, 2021							
		G	Year Ended				
	Particulars	30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021		
		(Unaudited)	(Refer Note 3)	(Unaudited)	(Audited)		
1	Total Revenue from operations	28802	29010	7250	73105		
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	1810	1706	(1299)	3666		
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional items)	1810	1706	(1299)	3666		
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	1368	1305	(874)	2605		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4731	6345	(446)	21675		
6	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	565	565	565	565		
7	Basic and Diluted Earning per Share (of ₹ 10/- each) (₹) (not annualised)	24.20	23.09	(15.47)	46.09		

Notes

689.00

0.00

0.21

0.21

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended 30th June, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter ended 30th June, 2021 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company website (www.bharatbijlee.com)

The above statement of financial results has been reviewed by the Audit Committee and approved 2 by the Board of Directors at its meeting held on 4th August, 2021. The Statutory Auditors have carried out Limited Review of the above financial results for the quarter ended 30th June, 2021

The figures of the quarter ended 31st March, 2021 are balancing figures between the audited

Sd/-

SHIV KUMAR SINGH Whole time Director and Chief financial officer DIN 07203370

Place: Mumba Date: 05.08.2021

05.08.2021.

Thomas Cook (India) Limited

Regd Office: Thomas Cook Building, Dr. D.N. Road, Fort, Mumbai - 400 001 Tel.: +91 22 4242 7000 Fax: +91 22 2302 2864 Website: www.thomascook.in Toll-Free No.: 1800-2099-100 Email: sharedept@thomascook.in



Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited

The figures for the corresponding previous period have been r

beginning 00; received 00; disposed off 00; and pending00.

CIN: L63040MH1978PLC020717

[(₹ in Lakhs) except Earnings per						
Particulars	Quarter Ended 30 th June 2021	Quarter ended 30 th June 2020				
Total Income from operations	31,571.1	13,087.6				
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(12,472.3)	(13,610.2)				
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(12,472.3)	(13,610.2)				
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(9,383.8)	(10,862.5)				
Total Comprehensive Income for the period	(9,160.4)	(11,723.5)				
Equity Share Capital	3,782.8	3,782.8				
Reserves (excluding revaluation reserves)	1,36,397.9	1,23,033.3				
Earnings per share (of Re. 1 each)						
Basic :	(2.56)	(2.54)				
Diluted :	(2.56)	(2.54)				

Notes:

- 1. The results for the quarter ended 30 June 2021 have been subjected to a limited review by the Statutory Auditors in compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 ("the Listing Regulations, 2015").
- 2. The above results were reviewed by the Audit cum Risk Management Committee at its meeting held on 4 August 2021 and approved at the meeting of the Board of Directors held on that date.
- 3. Reserves (excluding revaluation reserves) are stated as at 31 March 2021 for quarter ended 30 June 2021 and as at 31 March 2020 for quarter ended 30 June 2020.
- 4. The details as required under SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 in relation to the Standalone Results are as follows: (₹ in Lakhs)

Particulars	Quarter ended 30 th June 2020	Quarter ended 30 th June 2019
Turnover	4,430.9	4,321.6
Profit before tax	(3,389.5)	(271.1)
Profit after tax	(1,626.9)	532.1

5. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges website [www.bseindia.com], [www.nseindia.com] and companies website [www.thomascook.in].

For Thomas Cook (India) Limited

Place : Mumbai	Madhavan Menon
Date : 4 th August, 2021	Managing Director

figures in respect of the full financial year and the unaudited published figures upto the third quarter of the financial year ended 31st March, 2021 which were subjected to Limited Review by Statutory Auditors.

Place : Mumbai Date : 4th August, 2021

Nikhil J. Danani Vice Chairman & Managing Director

₹ in Lacs

WINDSOR MACHINES LIM ED

Registered Office: 102/103, Dev Milan Co. Op. Housing Society, Next to Tip Top Plaza, LBS Road, Thane (W) - 400 604. Website: www.windsormachines.com Email: contact@windsormachines.com

CIN: L99999MH1963PLC012642

STANDALONE/CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON JUNE 30, 2021

			STANDALONE				CONSOLIDATED				
Sr. No.	Particulars	3 months ended on 30.06.2021	Preceding 3 months ended on 31.03.2021	Corresponding 3 months in the previous year ended on 30.06.2020	Accounting Year ended on 31.03.2021	3 months ended on 30.06.2021	Preceding 3 months ended on 31.03.2021	Corresponding 3 months in the previous year ended on 30.06.2020	Accounting Year ended on 31.03.2021		
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
1.	Total income from operations	4 349.43	11 542.35	2 797.65	28 747.34	4 913.55	12 274.01	2 973.88	31 528.50		
2.	Net Profit / (Loss) for the period (before Exceptional items and Tax)	(470.15)	920.34	(789.91)	792.08	(924.43)	996.59	(1,019.99)	581.29		
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	(470.15)	920.34	(789.91)	792.08	(924.43)	996.59	(1,019.99)	581.29		
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(349.45)	1,226.63	(720.36)	1,290.42	(803.73)	1,302.88	(950.44)	1,079.63		
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax))	(355.95)	1,235.77	(733.46)	1,301.05	(680.32)	1,488.08	(997.80)	1,102.66		
6.	Equity Share Capital	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64		
7.	Other Equity	-	-	- 1	26,963.03	-	-	-	27,319.78		
8.	Earnings Per Share (of ₹2/- each) (for continuing and discountinued operations)										
	Basic :	(0.54)	1.89	(1.11)	1.99	(1.24)	2.01	(1.46)	1.66		
	Diluted:	(0.54)	1.89	(1.11)	1.99	(1.24)	2.01	(1.46)	1.66		

689.00

0.00

0.52

0.52

The above extract of unaudited Financial Result was reviewed by the audit committee and approved at the Board Meeting held c

The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing

Obligations and Disclosure requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and on the Company's website (www.kunststoffeindia.com)

Information in Investor complaints pursuant to Regulation 13(3) SEBI (LODR) Regulation, 2015 for the quarter ended 30th June, 2021

ed / reclassified where

The above results are in compliance with Indian Accounting Standards (INDAS) notified by the Ministry of Corporate Affairs.

689.00

(66.62

1.24

1.24

essary, to make them o

For and on Behalf of the Board of Directo

WINDSOR

Kunststoffe Industries Limite

Managin

Soniya P. Sheth

DIN: 02658794

Interviewend and recommended by the Audit Committee and were approved by the Board of Directors at its meeting held on August 5, 2021.
The above financial results were reviewed and recommended by the Audit Committee and were approved by the Board of Directors at its meeting held on August 5, 2021.
This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016.
The Company has granted total 30 lakhs ESOPs on August 13, 2018. Out of which exercise period will be over on August 11, 2021.
Out of Total amount of Rs. 284.79 lakhs of Share Option Outstanding account (for both types of ESOPs), an amount of Rs. 162.95 lakhs (pertaining to 25% discounted ESOPs) has been transferred to General Reserve, to the extent of ESOPs Options lapsed on account of not exercise by the employees. The balance amount of Rs. 121.84 Lakhs in the SOPs Option Outstanding account is pertaining to 7,50,000 ESOPs Options, which were granted at Giscount of 0%, for which exercise period will be over on August 11, 2021.
a) The company had given inter-corporate Ioans of Rs. 6706 Lakhs in earlier years. Interest outstanding of Rs. 1031.27 Lacs for the year ended March 2020 is still outstanding. To secure the exposure, the Company has created equitable mortgage in the year 2019-20. The company had estimated the realizable value of the securities based upon independent valuer's report dated June 30, 2020, using effective interest rate of the company fad estimated the realization period of 1, Syears from the year ended March 31, 2020. Due to the pandemic and the lockdown imposed, no major development has been possible in current accounting year. Hence the Company has decided to extend realisation option dusts and res, 20, 2021 amounting of Rs. 222.92

a) The company had given interest bearing capital advance of Rs. 3000 Lakks in earlier year in relation to development of its immovable property situated at Thane. However in view of ongoing commercial negotiation with respect to fulfilment of the terms of the contract, management feels that the Company may have to enter into a compromise arrangement and pay compensation to the contractor. During the year ended March 31, 2020, the company had made provision of Rs. 300 Lakks towards estimated compensation and not accrued interest for the year ended March 31, 2020.
 b) In view of the uncertainty regarding outcome of the ongoing negotiation, the company continued its judgment and did not accrue interest income for the quarter ended March 31, 2021 amounting to Rs. 420 Lakks.
 b) In view of the uncertainty regarding outcome of the ongoing negotiation, the company continued its judgment and did not accrue interest income for the quarter ended March 31, 2021 amounting to Rs. 420 Lakks.

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites, www.bseindia.com/www.nseindia.com and website of the company www.windsormachines.com.

	By Order of the Board
For	Windsor Machines Limited
	Vinay Bansoo
	Executive Director & CEC
	(DIN: 09168450)

Place: Mumbai Date : August 5, 2021





Sea TV Network Ltd. Regd. Office: 148, Manas Nagar, Shahganj, Agra-282010 Tel: +91-562-4036666 Fax: +91-562-4036666 Website: www.seatvnetwork.com CIN: L92132UP2004PLC028650 NOTICE OF BOARD MEETING Pursuant to Regulation 33 and Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held at registered Office of the Company 148 MANAS NAGAR SHAHGANJ AGRA UP 282010 INon Saturday14thof August,2021at 04.00 P.M., to inter-alia consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the First quarter ended as on 30thJune, 2021. Further details will be made available at the website of the company viz.www.seatvnetwork.comand the website of the stock Exchange where the Company's shares are listed viz. www.bseindia.com By Order of the Board For, Sea TV Network Ltd Place : Agra Date : August 3rd, 2021 SNEHAL AGARWAL (Company Secretary & Compliance Officer) MANGALAM TIMBER PRODUCTS LIMITED CIN: L02001OR1982PLC001101 Regd. Office: Vill: Kusumi, P.O. & Dist. Nabarangpur-764 059, Odisha Ph: (06858) 222148/222142 • Fax: (06858) 222042 Email:admin@mangalamtimber.com · Website: www.mangalamtimber.com Before the National Company Law Tribunal Cuttack Bench Company Petition CP (CAA) No.1/CB/2021 Connected with Company Application CA (CAA) No.66/CTB/2020 In the Matter of the Companies Act, 2013 - Sections 230(6) and 232(3) In the Matter of: Mangalam Timber Products Limited, a Company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 and being a Company within the meaning of the Companies Act, 2013, having Corporate Identification No. L020010R1982PLC001101 and its registered office at Village: Kusumi, P.O. & Dist.: Nabarangpur - 764 059, in the State of Odisha. (Permanent Petitioner Account Number -- AABCM5187C) NOTICE OF PETITION A petition under Section 230(6) read with Section 232(3) of the Companies Act, 2013 for sanction of the proposed Scheme of Amalgamation of the Petitioner herein, namely Mangalam Timber Products Limited ("Transferor Company") with Mangalam Cement Limited ("Transferee Company"), was presented by the Petitioner on the 13th day of July, 2021 and the said petition is fixed for hearing before the Hon'ble National Company Law Tribunal, Cuttack Bench ("Tribunal") on the 27th day of August, 2021 in terms of the order dated 26th July 2021 of the Hon'ble Tribunal. Any person desirous of supporting or opposing the said petition should send to the Petitioner's Advocate, notice of his intention, signed by him or his Advocate, with his name and address, so as to reach the Petitioner's Advocate not later than two days before the date fixed for the hearing of the petition. Where he seeks to oppose the petition, the grounds of opposition or a copy of his affidavit shall be furnished with such notice. A copy of the petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same. Dated this 5th day of August, 2021.

Patita Paban Bishwal Advocate for the Petitioner Company 29A, Weston Street, 2nd Floor,



BRITANNIA INDUSTRIES LIMITED

(Corporate Identification Number: L15412WB1918PLC002964) Registered Office: 5/1A, Hungerford Street, Kolkata - 700 017. Phone: +91 33 22872439/2057 Fax: +91 33 22872501 Website: www.britannia.co.in; E-mail id:investorrelations@britindia.com

NOTICE TO THE MEMBERS

Notice is hereby given that the One Hundred and Second Annual General Meeting (102nd AGM) of the Members of the Company will be held on Monday, September 6, 2021 at 3:00 P.M. IST through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses that will be set forth in the notice of the AGM.

The Ministry of Corporate Affairs (MCA) vide its Circular no. 14/2020 dated 8 April, 2020 read with Circular no. 17/2020 dated 13 April, 2020, Circular no. 20/2020 dated 5 May, 2020 and Circular no. 02/2021 dated 13 January, 2021 ("MCA Circulars") and The Securities and Exchange Board of India (SEBI) vide its Circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12 May, 2020 and Circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15 January, 2021 ("SEBI Circulars"), have permitted the holding of AGM through VC or OAVM, without the physical presence of the Members at a venue.

In compliance with the aforesaid Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the 102nd AGM of the Members of the Company will be held through VC/OAVM and Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 will be sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s).

Members may note that the Notice of the AGM and Annual Report 2020-21 will also be available on the Company's website www.britannia.co.in and websites of the Stock exchanges i.e, BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. Members can attend and participate in the AGM through the VC / OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") and e-voting facility during the AGM to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Detailed procedure for remote e-voting / e-voting is provided in the Notice of the AGM.

Login details for remote e-voting and e-voting will be sent on your registered email address, if your email ID is registered with the Company/Depository Participant. In case you have not registered your email address, please follow below instructions to register your email-id for obtaining Annual Report and login details for remote e-voting and e-voting.

Physical Send a request to the KFIN Technologies Private Limited, Registrar and Share Transfer Agent of the Holding Company, ("KFIN") at einward.ris@kfintech.com providing Folio No., Name of Shareholder, scanned copy of the Share Certificate (front and back) and self-attested scanned copy of PAN card and self -attested copy of any document (ex: Driving License/Election Identity Card/Passport) for registering email address.

Demat Please contact your Depository Participant (DP) and register your email address as per the process advised Holding by your DP.

The Annual Report for FY 2020-21 and Notice of 102nd AGM of the Company will be sent to all the shareholders at their registered email address in accordance with provisions of Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

For Britannia Industries Limited

90.11

90.11

Sd/-T.V. Thulsidass Company Secretary



Read. Office : 48. Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai 400 067 • CIN : L24239MH1949PLC007837.

NHAI incurred revenue loss of ₹3,512 cr last fiscal due to Covid curbs: Gadkari

No. of Street of

PRESS TRUST OF INDIA New Delhi, August 5

THE NATIONAL HIGHWAYS Authority of India (NHAI) incurred an estimated revenue loss of ₹3,512.62 crore in 2020-21 due to Covid-related restrictions.



SC SICK

imate user fee collections in FY 2019-20 and 2020-21 stood at ₹27,682.89 crore and ₹28,548.05 crore, respectively.

"An estimated amount of ₹3,512.62 crore in Financial Year (FY) 2020-21 is the approximate loss of revenue in fee collection at fee plazas of National Highways Authority of India due restrictions of Covid-19," Gadkari said.

He also said that due to sustained protest by farmers in the states of Punjab, Haryana and Rajasthan, 58 fee plazas were not operational from 12 days to a maximum of 182 days in the last financial year, resulting in an estimated loss of ₹814.13 crore.

"Sporadic incidents of protest were observed at few plazas such as Thrivallam fee plaza in the state of Kerala and Padmanavpur & Sukhupada fee plazas in the state of Odisha," the minister said.

To improve transparency and efficiency in fee collection, Gadkari said the government has declared all lanes of fee plazas on National Highways as FASTag lanes.

Replying to a separate question, the minister said that last fiscal, 5,381 kilometres of state roads were declared as new national highways in the country.

Based on the proposals received from state governments/Union Territories (UTs), the ministry has approved about ₹1,03,700 crore in FY 2021-22, for sanction of projects for development of national highways entrusted with state governments/UTs, as part of the National Infrastructure Pipeline. Replying to a separate question, he said the ministry has decided to explore solar energy generation potential on national highways and to install solar panels in available places that are not earmarked to be used for any transport/ highway related services/ plantation. NHAI has signed an MoU with Energy Efficiency Services (EESL) to conduct feasibility studies for solar power projects on the available vacant land parcels with NHAI and rooftops of NHAI buildings/ structures at toll plaza and other NHAI-owned buildings/ structures.

TATA ELXSI LIMITED CIN: L85110KA1989PLC009968 Regd Off: ITPB Road, Whitefield, Bengaluru - 560048 Tel : 080-2297-9123 Email : investors@tataelxsi.com Website : www.tataelxsi.com

NOTICE

NOTICE is hereby given that the certificates for the under mentioned securities of the Company has / have been lost / mislaid and the holder(s) of the said securities / applicant/(s) has/ have applied to the Company to release the new certificate. The Company has informed the holders/ applicant that the said shares have been transferred to IEPF as per IEPF Rules.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to release the new certificate to the holder / applicants, without further intimation.

Name of the Holder and Jt. Holder, if any	Kind of Securities & Face Value	No. of Securities	Distinctive Nos.
K S Nagarajamma (Deceased) K S Sanjay Kumar	Equity shares, ₹10/-	100	22622421 - 22622520
Date : August 4, Place : Bengaluru	K S Sar	id/- njay Kumar olders / Applicants)	

Scope Properties Private Limited (In Liquidation) Liquidator: Mr. Suresh Kannan Liguidator Address: E-10A, Kailash Colony, Greater Kailash I, New Delhi -110048 Email: assetsale2@aaainsolvency.in, assetsale1@aaainsolvency.in, scope.properties@aaainsolvency.com, sureshkannan10@gmail.com Mob.- 8800865284 (Mr. Wasim / Mr. Puneet Sachdeva) E-Auction

SALE NOTICE

Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016

Room - B9, Kolkata-700 012.

DELTA INDUSTRIAL RESOURCES LIMITED

CIN: L52110DL1984PLC019625

Regd. Off: 325, Third Floor, Aggarwal Plaza, Sector-14, Rohini, New Delhi - 110 085 Ph: 9810260127 | Email Id: deltaindltd@omail.com | Website: www.dirl.in

The construction of the co
Extracts of the Standalone Un-Audited Financial Result
For the Quarter ended June 30, 2021

			- 20	1	(Rs. in Lakhs
		Q	d	Year Ended	
SI Vo	Particulars	30/06/2021 (Un-audited)		30/06/2020 (Un-audited)	31/03/2021 (Audited)
1.	Total income from operations Net Profit / (Loss) for the period (before Tax,	13.56	135.28	12.73	318.18
3.	Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	11.49	(41.75)	9.74	(11.70)
4.	(after Exceptional &/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	11.49	(41.75)	9.74	(11.70)
5.	(after Exceptional &/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive	8.50	(33.91)	7.21	(11.68)
	Income (after tax)]	9.36	(33.85)	7.57	(10.47)
6. 7.	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of	539.30	539.30	539.30	539.30
8.	previous year) Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing & discontinued operations) -	(49.27)	(38.81)	(38.81)	(38.81)
	1. Basic :	0.16	(0.63)	0.13	(0.22)
	2. Diluted :	0.16	(0.63)	0.13	(0.22)

ı.	-	٨,	h	4			
٧	v	v	U	×.			
	1.2						

The above is an extract of the detailed format of Un-audited Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-Audited Quarterly Financial Results are available on the Website of the Company i.e (www.dirl.in) & website of the stock Exchange(s) (www.bse-india.com) and (www.msei.in).

The above result have been reviewed by the audit committee and approved by the Board at their meeting held on 05th August, 2021.

3. The Financial result have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (IND-AS) as prescribed under section 133 of the Companies Act ,2013 read with IND -AS rules (As amended).

	For and on behalf of the Board of Director Delta Industrial Resources Limiter
	Sd
Date: 05.08.2021 Place: New Delhi	Kiran Mittal (Director DIN: 0074945

Sr.	Particulars	Quarter	r Ended	Year Ended	
No.		June 30, 2021 Unaudited	June 30, 2020 Unaudited	March 31, 2021 Audited	
1	Total Income from operations	1586.81	1546.49	5482.83	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	377.44	545.57	1381.28	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	377.44	545.57	1381.28	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	306.67	445.68	1141.14	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	309.72	442.56	1140.74	
6	Equity Share Capital	25.37	25.27	25.37	
7	Other Equity (excluding revaluation reserve)	10.00		4676.28	
200	그는 물 것 같은 것				

Diluted (₹) Notes :

Basic (₹)

Place : Mumbai.

Date : August 05, 2021

8 Earnings per share of ₹ 2/- each (not annualised):

Place: Bengaluru

Date : 5th August, 2021

1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of the Company (www.ipca.com).

24.18

24.18

2 Additional information on Standalone Unaudited Financial Results is as follows:

Sr.	Particulars	Quarter	Quarter Ended		
No.		June 30, 2021 Unaudited	June 30, 2020 Unaudited	March 31, 2021 Audited	
1	Total Income from operations	1492.21	1496.93	5201.40	
2	Profit before Tax	356.37	551.94	1379.96	
3	Profit after Tax	284.72	453.64	1140.77	

By Order of the Board For Ipca Laboratories Limited Premchand Godha

35.27

35.24

Chairman & Managing Director (DIN 00012691)

GOENKA BUSINESS & FINANCE LIMITED CIN :L67120WB1987PLC042960 Regd. Off.: 18, RabindraSarani, Podda Court, Gate No.4, 2nd Floor, Room No.17. Kolkata-700001 Email ID.: goenkabusiness1987@gmail.com NOTICE Notice is hereby given that pursuant to Regulation 29 of the Securities and Exchange Board of India Listing Regulations, 2015 a meeting of the Board of Directors of GOENKA BUSINESS & FINANCE LIMITED will be held at the Corporate office at Office No.9. Sadguru

Complex, 4th Floor, Shivranjani Cross Road, Satellite, Ahmedabad -380015 of the Company Thursday, 12th August, 2021 at 05.00 P.M, to take on record the audited financial result for the guarter ended 30th June,2021 The Said Notice is also available at

Company's Website www.goenkabusiness financelimited.in and Stock exchanges website at www.bseindia.com and www.msei.in

For Goenka Business & Finance Limited

Date and Time of E-Auction: 7th September, 2021 at 3.00 pm to 5.00 pm Last Date of EMD submission: 4th September, 2021 (With unlimited extension of 5 minutes each)

Sale of Assets and Properties owned by Scope Properties Private Limited (in Liquidation) forming part of Liquidation Estate formed by the Liquidator, appointed by the Hon'ble National Compan aw Tribunal, Bench Chennai vide order dated **27th January, 2021.** The sale will be done by the _____ undersigned through the e-auction platform https://aaa.auctiontiger.net

			-		
Asset	Block	Mode of Sale	Reserve Price (INR)	Initial EMD Amount (INR)	Incrementa Value (INR)
Scope Properties Private Limited- All Assets and Liabilities 10 Residential Row Houses Located at "The Savoy" Unit Nos. N, O, P, Q, S, T, U, V, W & Z, Thubarahalli Village, Varthur Hobl (part of White Fields), Bangalore East Taluk, Bangalore, admeasuring an undivided share in land of 2006.65 Sq. Ft. and build up area of 2000 Sq. Ft. with single Car parking in its Basement for each row houses. (Hereinafter referred as Residential Properties) Commercial office - (Freehold) Located at entire 3rd Floor, "ROYAL CORNER" Lalbagh Road, Near Richmond Circle, Bangalore 560027. Total office space Area is 8000 Sq. Ft along with 8 car parking lots. (Hereinafter referred as Commercial Properties)	Α	Entire company as a Going concern	Cr	1.78 Cr	20 Lakhs
Residential and Commercial Properties as one Block	В	Collective Sale of Assets	Cr	1.78 Cr	20 Lakhs
Residential Properties as one Block	С	Collective Sale of Assets	Cr	97 Lakhs	10 Lakhs
Commercial Properties as one Block	D	Collective Sale of Assets	Cr	81 Lakhs	10 Lakhs
Terms and Condition of the E-auction are as u					
1 E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS" "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS"					

 E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS". "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS BASIS" through approved service provider M/S e-procurement Technologies Limited (Auction Tiger). The details of the sale notice will also be uploaded on the website of AAA Insolvency Professionals LLP i.e. https://insolvencyandbankruptcy.in.

2. The Complete E-Auction process document containing details of the Assets, online e-auction Bid Form, Declaration and Under taking Form, General Terms and Conditions of online auction sale are available on website https://aaa.auctiontiger.net. Contact: Ms. Shipra Minekar at +91- 7968136843 07961200580/84; shipra@eptl.in / nclt@auctiontiger.net (On going to the lin https://aaa.auctiontiger.net interested bidders will have to search for the mentioned company by using either one of the two options, (i) Company's name (Scope Properties Private Limited), or by, (ii) State and property type)

3. The intending bidders, prior to submitting their bid, should make their independent inquiries regarding the title of property, dues of local taxes, electricity and water charges, maintenance charges, if any and inspect the property at their own expenses and satisfy themselves. The properties mentioned above can be inspected by the prospective bidders at the site with prior appointment contacting Mr. Wasim: - 8800865284. The interested bidder should match the list of items forming part of any block mentioned above, with the details mentioned in the auction documents.

4. The intending bidders are required to deposit Earnest Money Deposit (EMD) amount either through DD/NEFT/RTGS in the Account of "SCOPE PROPERTIES PRIVATE LIMITED IN LIQUIDATION",

Account Name	Scope Properties Private Limited In Liquidation
Account Number	50200058347742
IFSC Code	HDFC0000184
Bank and Branch	HDFC Bank, CMH Road, Indira nagar Branch, Bangalore - 560038

Or give a Bank Guarantee for the EMD Amount as per Format A or Format B as given in the Complete E-Auction process document.

5. The intending bidder should submit the evidence for EMD Deposit or Bank Guarantee and Request Letter for participation in the E- Auction along with Self attested copy of (1) Proof o Identification (2) Current Address-Proof (3) PAN card (4) Valid e-mail ID (5) Landline and Mobile Phone number (6) Affidavit and Undertaking, as per Annexure 1 (7) Bid Application Form as pe Annexure II (8) Déclaration by Bidder, as per Annexure III, the formats of these Annexures can be taken from the Complete E-Auction process document. These documents should reach the office of the liquidator or by E-mail, at the address given below before 5:00 PM of 4th September 2021. Interested bidders will have to upload their KYC documents along with the EMD submission details on https://aaa.auctiontiger.netbefore 5:00 PM of 4th September, 2021.

6. The Name of the Eligible Bidders will be identified by the Liquidator to participate in e-auction on the portal (https://aaa.auctiontiger.net). The e-auction service provider (Auction tiger) wil provide User id and password by email to eligible bidders.

Medium, heavy passenger EVs increase from 124 in 2018 to 1,356 as on date: Road min PRESS TRUST OF INDIA New Delhi, August 5

THE NUMBER OF electric vehicles operational in the medium and heavy passenger vehicle category has increased from 124 in 2018 to 1,356 as on date, Parliament was informed on Thursday.

In a written reply to a query in the Lok Sabha, Road Transport and Highways Minister Nitin Gadkari said the number of electric vehicles registered for transport of cargo has increased from 6,246 in 2018 to 27,645 as on date, according to Vahan 4 records.

Gadkari said that under the Phase-I of Faster Adoption and Manufacturing of (Hybrid &) Electric Vehicles in India (FAME

facility of remote e-voting or for voting through Insta Poll. Manner of registering / updating e-mail address:

a) Members holding shares in physical mode, who have not registered / updated their e-mail address with the Company, are requested to register / update the same by clicking on https://rkarisma.kfintech.com/shareholders/ or by writing to the Company with details of folio number, e-mail address and attaching a self-attested copy of PAN card at investor_relations@rill.in or to KFinTech at riilnkm@kfintech.com

A person, whose name is recorded in the Register of Members as on the Cut-

off Date, that is, Friday, August 20, 2021 only shall be entitled to avail the

Reliance Industrial Infrastructure

Limited

Regd. Office: NKM International House, 5th Floor, 178 Backbay Reclamation, Behind LIC Yogakshema Building, Babubhai Chinai Road, Mumbai - 400 020 Phone: +91 22 4477 9053 • Fax: +91 22 4477 9052 • E-mail: investor_relations@riil.in CIN: L60300MH1988PLC049019

NOTICE FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF THE COMPANY

THIRTY-THIRD ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

Notice calling the Thirty-third Annual General Meeting ("AGM") of the Company, scheduled to be held in compliance with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India, through Video Conferencing ("VC") on Friday, August 27, 2021 at 2.00 p.m. IST, and the standalone and consolidated audited financial statements for the financial year 2020-21, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, have been sent on August 5, 2021, electronically, to the Members of the Company. The Notice of AGM and the aforesaid documents are available on the Company's website at www.riil.in and on the website of the Stock Exchanges, that is, BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and on the website of Company's Share Transfer Agent, KFin Technologies Private Limited ("KFinTech") at https://evoting.kfintech.com.

Tel:+91 22 6647 4444 • E-mail : investors@ipca.com • Website : www.ipca.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021

The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection by the Members from the date of circulation of the Notice of the AGM. Members seeking to inspect such documents can send an e-mail to Investor_relations@riil.in.

Remote e-voting and e-voting during AGM:

The Company is providing to its Members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at the AGM by electronic means ("e-voting"). Members may cast their votes remotely on the dates mentioned herein below ("remote e-voting"). The Company has engaged the services of KFinTech as the agency to provide e-voting facility.

Information and instructions comprising manner of voting, including voting remotely by Members holding shares in dematerialised mode, physical mode and for Members who have not registered their email address has been provided in the Notice of the AGM. The manner in which persons, who become Members of the Company after despatch of the Notice of the AGM and holding shares as on the Cut-off Date (mentioned herein below) / Members who have forgotten the User ID and Password, can obtain / generate the same has also been provided in the Notice of the AGM.

The remote e-voting facility will be available during the following voting period:

Commencement of remote e-voting : 9.00 a.m. IST on Monday, August 23, 2021

: 5.00 p.m. IST on Thursday, August 26, 2021

End of remote e-voting

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by KFinTech upon expiry of the aforesaid period.

Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote electronically ("Insta Poll") at the AGM.



In case of any query pertaining to e-voting, Members may refer to the "Help" and "FAQs" sections / E-voting user manual available through a dropdown menu in the "Downloads" section of KFinTech's website for e-voting: https://evoting.kfintech.com.

Members are requested to note the following contact details for addressing queries / grievances, if any:

Shri S. P. Venugopal, General Manager KFin Technologies Private Limited Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032 Phone No. +91 40 6716 1700, E-mail: evoting.riil@kfintech.com Toll-free No. 1800-309-8998 (from 9:00 a.m. to 6:00 p.m. on all working days)

Joining the AGM through VC:

Members will be able to attend the AGM through VC, through JioMeet, at https://jiomeet.jio.com/riilagm. The information about login credentials to be used and the steps to be followed for attending the AGM are explained in Note no. 9 of the Notice of AGM. Members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the AGM.

> By order of the Board of Directors Shailesh Dholakia Company Secretary and Compliance Officer

Sd/-Dharmik Solanki Place: Kolkata Company Secretary Dated- 05/08/2021



(formerly Swaraj Automotives Limited) CIN: L45202PB1974PLC003516 Regd. Office : C-127, IV Floor, Satguru Infotech, Phase VIII, Industrial Area, S.A.S. Nagar (Mohali), Punjab - 160 062 Tel.: 0172-4650377, Fax: 0172-4650377 Email: kaushik.gagan@salautomotive.in

Website: www.salautomotive.in

NOTICE Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable provisions NOTICE is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on 13" August, 2021 (Friday), inter alia, to consider and approve, the unaudited financial results of the Company for the guarter ended 30th June, 2021. The above information is available on the website of the Company at www.salautomotive.in and also on the websites of the stock exchanges at www.bseindia.com. The outcome of the meeting shall also be made available on above mentioned websites. For SAL AUTOMOTIVE LTD. Sd/ (Gagan Kaushik)

Date: 06.08.2021 Company Secretary **Place: Bangalore** Place : S.A.S.Nagar (Mohali) Date : 05" August, 2021

In case, a bid is placed in the last 5 minutes of the closing time of the e-auction, the closing will automatically get extended for 5 minutes with unlimited extension. The bidder who submit the highest bid amount (not below the reserve price) on closure of e-Auction process shall be declared as the Successful Bidder and a communication to that effect will be issued through electronic mode which shall be subject to approval by the Liquidator.

8. The bidders have options to bid from Block A till Block D wherein the Bidders for Block A have an overriding preference over Block B till Block D, which means that if there is a bid received for Block A higher than or equal to the reserve price, then the bids for Block B till Block D shall all be cancelled and all considered to be nullified and EMD submitted will be refunded.

9. If we do not get any Bidders for Block A then Bidders for Block B will be given preference. The bidders for Block B have an overriding preference over bidders of Block C till Block D which means that if there is a bid received for Block B higher than or equal to the reserve price then the bids for Block C till Block D shall all be cancelled and all considered to be nullified and EMD submitted will be refunded.

10. The EMD of the Successful Bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded. The EMD shall not bear any interest. The Liquidator will issue a Letter of Intent (LOI) to the Successful Bidder and the Successful Bidde shall have to deposit the balance amount (Successful Bid Amount reduced by EMD Amount within 30 days on issuance of the LOI by the Liquidator. Default in deposit of the balance amoun by the successful bidder within the time limit as mentioned in the LOI would entail forfeiture of the entire amount deposited (EMD + Any Other Amount) by the Successful Bidder.

11. The Successful Bidder shall bear the applicable stamp duties/transfer charge, fees etc. and al the local taxes, duties, rates, assessment charges, fees etc. in respect of the property put on auction

12. The Liquidator has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/ postpone /cancel the e-Auction or withdraw any property or portion thereof from the auction proceeding a any stage without assigning any reason thereof.

13. fter payment of the entire sale consideration, the sale certificate/agreement will be issued in the name of the successful bidder only and will not be issued in any other name.

14. The Liquidator has absolute right to accept or reject any or all bids or adjourn/postpone/ cancel the E-Auction or withdraw any property or portion thereof from the E-Auction at any stage without assigning any reason thereof.

15. The sale shall be subject to provisions of Insolvency and Bankruptcy Code, 2016 and regulations made there under.

16. If in case, not more than one bidder deposits the EMD, then in that case the Liquidator will have the absolute power to cancel the auction process after the consultation with the stakeholders.

17. E- Auction date & Time: 7th September, 2021 from 3.00 p.m. to 5.00 p.m. (with unlimited extension of 5 min). Suresh Kannan

Liquidator in the matter of Scope Properties Private Limited IBBI (Regn. No-IBBI/IPA-001/IP-P01434/2018-2019/12277) Address: E-10A, Kailash Colony, Greater Kailash I, New Delhi-110048 Email: assetsale2@aaainsolvency.in, assetsale1@aaainsolvency.in, scope.properties@aaainsolvency.com Contact Person: Mr. Wasim / Mr. Puneet Sachdeva : +91-8800865284

India) scheme, 425 electric buses were supported.

Further, the Ministry of Heavy Industries has sanctioned 6,265 electric buses to 65 cities/state transport undertaking/ state government entities for intra-city and inter-city operations.

Out of these 6,265 electric buses, supply orders for 3,118 electric buses have been issued by the selected entities, he said.

Replying to a separate question, Gadkari said the Advanced Traffic Management System (ATMS) is being implemented on Delhi-Vadodara Expressway, Eastern Peripheral Expressway, Delhi-Meerut Expressway, other expressways and access-controlled highways in the country. It is also proposed to be pro-

vided on Delhi-Agra National Highway for which bids are being invited, he added.

Replying to another question, the minister pointed out that provision for incident management services (rescue ambulance, patrol vehicle and tow away crane) on national highways (NHs) stretches entrusted to states/Union territories (UTs) has been made in all new development projects.





Place : Mumbai

www.riil.in

Dated : August 6, 2021



financialexp.epapr.in





AAVAS FINANCIERS LIMITED ♦ A a v a s

Regd. & Corp. Office: 201-202, 2nd Floor, South End Square, Mansarovar Industrial Area, Jaipur. 302020 Demand Notice Under Section 13(2) of Securitisation Act of 2002

As the Loan Account Became NPA therefore The Authorised Officer (AO) Under section 13 (2) Of Securitisation An Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act 2002 had issued 60 day demand notice to the borrower as given in the table. According to the Notice if the Borrower does not deposit the Amount within 60 days, the amount will be recovered from Auction of the security as given below. As the demand Notice send to the borrower/guarantor has not been served, copy of demand notice has also been affixed on the secured assets as given below. Therefore you the borrower is informed to deposit the loan amount along with future interest and recovery expenses within 60 days, otherwise under the provisions of section 13 (4) and 14 of the said Act, the AO is free to take possession of the Security as given below.

Name of the Borrower	Date and Amount of Dem Notice Under Sec. 13(2	
Mr. SANTOSH DAYARAM JAGDALE Mrs. MEENA SANTOSH JAGDALE (A/c No.) LNTHA01416-170032051	4-Aug-21 Rs. 1314811.41/- 3-Aug-21	FLAT NO. 306, 3RD FLOOR, SAI SHYAM APARTMENT, HOUSE NO. 0251, GAONDEVI MANDIR ROAD, NEAR RATIONING OFFICE, AT- TALAVALI GAON, GHANSOLI, NAVI MUMBAI, THANE, MAHARASHTRA Admeasuring 475 Sq. Ft.
Mr. Dinesh Ramchandra Pandey Mrs. Bindu Dinesh Pandey (A/c No.) LNTHA01815-160023249 LNTHA00312-130001853	4-Aug-21 Rs. 745738.41/- & Rs. 174133.41/- 4-Aug-21	Row House No. A-2, Ground +1upper Floor, Alankar Co. Op. Hsg. Soc. Ltd. S. No. 14 Part, Cts No. 46 Part, New Tilak Nagar, Chembur, Mumbai. – 400089. Admeasuring 498.58 Sq. Mtrs
Place : Jaipur Date : 06.08.2021	I	Authorised Officer Aavas Financiers Limited

		he Securitisation and Reconstruction of Security Interest Act, 2002 (The Act		sets and Emoleciment of
S.	Name of Borrower(s)	Particulars of Mortgaged	Date Of	Outstanding Amount
NO	(A)	property/ (ies) (B)	NPA(C)	(Rs.) (D)
1	LOAN ACCOUNT NO.	FLAT NO. 1705, 17TH FLOOR,	31.03.2021	Rs. 53,47,256.51/- (Rupees
	HHLVSH00444717	GODREJ EMERALD, PINE, TOWER 6,		Fifty Three Lakh Forty
	1. ALISHA G	GHODBANDER ROAD,		Seven Thousand Two
	2. S.D. KAPOOR	BHAYANDARPADA, THANE WEST,		Hundred Fifty Six and
		THANE – 400607, MAHARASHTRA		Paisa Fifty One Only) as or
				31.03.2021

That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (s) and as pe books of accounts maintained in the ordinary course of business by the Company, Column D indicates the outstanding amount Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has been classified by the Company as Non Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classification issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each of

In view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabilitie: towards the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest, costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as s available to the Company in law.

Please note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, "A borrower can tender the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid legally prescribed time frame. Borrower may not be entitled to redeem the property.

In terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESI Act, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets referred to in the notice, without prior written consent of secured creditor

Place:AHMEDABAD/THANE

For Indiabulls Housing Finance Limited Authorized Office

Sd/

GP **PARSIK** SAHAKARI BANK LTD (Multi-State Scheduled Bank) m Patil Bhavan, Parsik Nagar, Kalwa,

itra – Tel No. 022-25456537/6535 , Fax : 022-25456565.

E-AUCTION SALE NOTICE

SALE OF IMMOVABLE ASSETS CHARGED TO THE BANK UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT. 2002.

The undersigned as Authorized Officer of GP PARSIK SAHAKARI BANK LTD. has taken over possession of the following properties u/s 13(4) of the SARFAESI Act 2002. Public at large is informed that e-auction (under SARFAESI Act 2002) of the charged property in the pelow mentioned cases for realisation of Bank's dues will be held on "AS IS WHERE IS BASIS and AS IS WHAT IS BASIS" and as cified here

Sr. No		Description of Immovable Properties	Reserve Price (Rs.) and EMD (Rs.) of the Property	Date & Amount of Demand Notice	Date(s) of e-auction and Timing
1	Borrower : Mrs. Koli Priyanka Amit Guarantors: 1)Mr Dongre Ajay Vijay 2)Mr.Dalvi Namdev Dattaram 3)Mr Koli Amit Satish Amt. O/s. Rs. 32,34,170/-*	Simple mortgage of Residential Flat No 401,area admeasuring 805sq ft.Built Up Area (Which is included of the Balconies and Proportionate Common areas) Together with the OpenTerrace area Admeasuring about 365 Sq Ft on 4th Floor in the building known as "Sai Kunj" situated at survey no 40,Hissa No 3(part) Plot no 16, Lying and situated at villageKatrap, Taluka Ambernath ,within the limits of Kulgaon Badlapur Municipal Council within the Registration District of Thane Sub Registration District of Thane, Sub Registration District Ulhasnagar Together with furniture ,fixture and fitting therein. belonging to Mrs Priyanka Amit Koli	Rs. 28,53,000/- and EMD Amount 2,85,300/-	Dtd. 21/09/2019 Rs. 26,48,095.00/- + With further interest & cost	

ith further interest as applicable, incidental expenses costs, charge etc. incurred till the date of payment and /or realization erms and Conditions of the E-auction are as under:

I. Sale is strictly subject to the terms and conditions stipulated in the prescribed Tender Document/E-Bidding catalogue and i this notice. Further details of the immovable properties/secured assets and Tender Documents/Online Auction Catalogue containin online e-auction bid form, Declaration, General Terms and Conditions of online auction sale can be collected/obtained from the Authorised Officer of GP Parsik Sahakari Bank Ltd. at Sahakarmurti Gopinath Shivram Patil Bhavan, Parsik Nagar, Kalwa, Thane - 400605 on any working day or can be downloaded from https://sarfaesi.auctiontiger.net of e-Procurement Technologies Ltd. www.gpparsikbank.com of GP PARSIK SAHAKARI BANK Ltd.

2.The auction will be conducted through the Bank's approved service provider **M/s e-Procurement Technologies limite** Auction Tiger) Ahmedabad contact No.07968136878, Contact persons : Chintan Bhatt, Mobile No. 9978591888, Emai chintan.bhatt@auctiontiger.net at the web portal https://sarfaesi.auctiontiger.net.

3.To the best of knowledge and information of the Authorised Officer (A.O.) of GP Parsik Sahakari Bank Ltd. there is no encumbrances on the property/ies. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property/ies put on auction and claims/ rights/ dues/ affecting the property, prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the Bank The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the Bank. The Authorised Officer/ Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/ rights/ dues. 4.Earnest Money Deposit (EMD) shall be deposited either through NEFT/ RTGS in the Account No.:100007800000007, Name of the A/C.: Anamat Authorised Officer (GPPJSB LTD), Name of the Beneficiary: : GP PARSIK SAHAKARI BANK LTD, RECOVERY, IFSC Code: PJSB000002 or by way of demand draft/pay order drawn on a Nationalized/scheduled bank in favour of "GP Parsik Sahakari Bank Ltd' payable at par Mumbai by 06/09/2021 before 5 p.m. Tenders that are not duly filled up or tenders not accompanied by the EMD or tenders received after the above date prescribed herein will not be considered/treated as valid tenders, and shall accordingly be rejected. 5. Hard copy of the bid form along with the enclosure like UTR receipts of EMD deposit and KYC documents (Adhar Card, Voter ID Card/Driving License/passport etc. Current Address-Proof for communication, PAN Card of the bidder, valid e-mail ID, contact number Mobile/landline of the bidder etc.) should be submitted to the Recovery Office as mentioned above and scan copies to be forwarded to the Authorised Officer hdgaikar045@gpparsikbank.net so as to reach on or before 06/09/2021 Bidders are advised to go through the website https://sarfaesi.auctiontiger.net for detailed terms and conditions of auction sale before submitting their bids and taking part in E-Auction sale proceedings. Prospective bidder can also view sale details and bidding through Auction Tiger Mobile Applicatior (Android)

कार्यपालक अभियंता का कायलिय पेयजल एवं स्वच्छता प्रमंडल, राँची पश्चिम, राँची

ई-प्रोक्योरमेंट अति अल्पकालीन निविदा सूचना

शुद्धि – पत्र

इस कार्यालय द्वारा प्रकाशित Construction of Rural Pipe Water Supply Scheme through DT/HYDT/GPT/ HYGPT (Solar based) 01/2.0 H.P. DC Motor pump complete set for different tolas of concern villages which is not included in MVS and has no electricity or less electricity to supply water 2000 LPH maximum at least 15/30 year for 24x7 supply with 100% coverage by Tap water Facility under JJM for the year 2021-22 कार्य का अति अल्पकालीन निविदा संख्या– DWSD/RW/SVS-02/2021-22 दिनांक– 05.07.2021 जिसका PR No. 249192 (Drinking Water and Sanitaion) 2021–22 है, का संशोधित प्राक्कलित राशि, अग्रधन की

राशि, परिमाण विपत्र एवं तिथि को निम्न प्रकार संशोधित किया जाता है।								
क्र0	योजना का	नाम	योजना की संख्या	प्राक्कलित राशि (रू0 में)	अग्रधन की राशि (रू0 में)	परिमाण विपत्र का मूल्य (रू० में)	कार्य पूर्ण करने की अवधि	
1.	2.		3.	4.	5.	6.	7.	
1	Sewadih Grou Scheme under M (Group No	iandar Block . – 01)	4	5624692.00	112500.00	10000.00	06 (छः माह)	
2	Jaher (Part A+E SVS Scheme ur Block (Group Bargari (Part A+	nder Mandar No. – 02)	8	16060495.00	321300.00	10000.00	06 (छः माह)	
3	3 SVS Scheme under Mandar Block (Group No 03) 7 15128868.00 302600.00 10000.00 06 (छ: माह)							
2. वेबसाइट पर निविदा प्रकाशन की तिथि एवं समय :- 07/08/2021 / 05.00 बजे अपराहन तक । 3. बीड प्राप्ति की अंतिम तिथि एवं समय :- 13/08/2021 / 05.00 बजे अपराहन तक । 4. अग्रधन की राशि एवं परिमाण विपत्र का मूल्य (हार्ड कॉपी) जमा करने की तिथि एवं समय :- 14/08/2021 / 03.00 बजे अपराहन तक । 5. निविदा खोलने की तिथि एवं समय :- 14/08/2021 / 05.00 बजे अपराहन तक । 6. निविदा खोलने की तिथि एवं समय :- 14/08.2021 / 05.00 बजे अपराहन तक । 7. निविदा खोलने वाले पदाधिकारी के कार्यालय का पता :- कार्यपालक अभियंता, पेयजल एवं स्वच्छता प्रमंडल, राँची पश्चिम, राँची । 7. निविदा खोलने वाले पदाधिकारी के कार्यालय का पता :- कार्यपालक अभियंता, पेयजल एवं स्वच्छता प्रमंडल, राँची पश्चिम, राँची । 8. ई-प्रोक्योरमेन्ट सेल का हेल्पलाईन नंo :- 0651-2491247 9. निविदा की प्राक्कलित राशि घट–बढ़ सकती है, तत्पश्चात अग्रधन की राशि देय मान्य होगा । 10. 10. कार्य की मात्रा आवश्यकतानुसार घट–बढ़ सकती है । 11. 11. विस्तृत जानकारी हेतु वेबसाइट http://jharkhandtenders.gov.in पर देखा जा सकता है ।								
PR	250904 Drinking \	Nater and Sa	nitation(2	1-22).D		कार्यपालक पेयजल एवं स्व राँची परि	•	
FEDERAL BANK YOUR HERIELT BANKING PARTNER Loan Collection & Recovery Department Mumbai Division The Federal Bank Ltd. LCRD / Mumbai Division, 134 Jolly Maker Chambers II, 13th Floor, Nariman Point, Mumbai-400 021. Phone No. : 022 22853712/22028427,								
		Email			-	www.federalk	ank.co.in	
SPEED POST with AD 1) Mr. Mukesh Pillai, aged 44 years, Son of Mr. 2) Mrs. Nandini K Mali, aged 39 years, Wife of Mr. Sadashivan Pillai, residing at, 2) Mrs. Nandini K Mali, aged 39 years, Wife of Mr. Sadashivan Pillai, residing at, Mukesh Pillai, residing at RH 10, Insignia Brook Land, Undri, Pisoli Road, Pune-411060, Maharashtra. Also at, Pune-411060, Maharashtra Plot No. 79, Clover Hills CHS Ltd, NIBM Undri Plot No. 79, Clover Hills CHS Ltd, NIBM Undri Road, Kondhwa Khurd, Taluka Haveli, District- Pune, Maharashtra-411048 A Sole Proprietary firm of Mr. Mukesh Pillai carrying on business in the name and style of Bombay Glaze, having its place of business at, At Gala 566, Sr. No. 37, Hissa No. 1, 4 3 2 Pisoli								
Notice issued under section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as Act). You have availed of the following credit facilities from the Federal Bank Ltd. a company registered under the Companies Act having registered office at Alwaye (hereinafter referred to as the bank) through its branch at Mumbai/Crawford Market, after executing necessary security agreements/loan documents in favour of the Bank.								
Sr. No.	Loan Type	Limit Sanctioned in Rupees	Renewal Sanctior date		ng balance in pees	Availe	ed by	
1)	OD & Cash Credit Loan Account No : 12855500002574	1,60,00,000/-	25/07/201	further inter from 01/06/	est @ 10.95%	1st of you as borrower and co-applicant/c	the principe	
2)	0 F 01 F 1	1		thereon			2nd of you as	
	GECL : Term Loan Loan Account No : 12856900000911	39,48,000/-	23/07/202	0 Rs. 41,63,3 ther interes	66.49 with fur- st @ 11.25% 2021 and cost		2nd of you as o-obligant	

cost thereon Towards the security of the aforesaid credit facilities availed of from the Bank, 1st of you have created security interest in favour of the Bank by way of hypothecation of the following movable property/ies Description of Hypothecated Movable Property

Hypothecation of book debts with 50% margin. Hypothecation of stock with 25% margin.

Towards the security of the aforesaid credit facilities availed of from the Bank, 1st and 2nd of you have

created security interest in favour of the Bank by way of mortgage in respect of the following Immovable properties, more fully described below :

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | FRIDAY | AUGUST 6, 2021

RAMA PHOSPHATES LIMITED (Rama) Regd. Office: 51/52, Free Press House, Nariman Point, Mumbai-400 021 Tel.No.: (91-22) 2283 3355/2283 4182; Fax: (91-22) 2204 9946 **Email:** compliance@ramaphosphates.com; Website: www.ramaphosphates.com

Corporate Identification No.: L24110MH1984PLC033917

NOTICE Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given, that the Meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on **Friday the 13th day of August, 2021** through Video Conferencing Facility, inter alia, to consider and approve the Unaudited Financial Results for the quarter ended 30th June 2021.

The information is also available on the Company's website at www.ramaphosphates.com and on the stock exchange at www.bseindia.com.

For Rama Phosphates Limited Place:Mumbai Dated:6th August, 2021 Bhavna Dave **Company Secretary**



Mr Manoj Ramdas Ilag,

137/4604 Nehru Nagar, Police Quarter, Kurla east Mumbai 400024

Dear Sir. Re: Your guarantee for credit facilities granted to Mr Raju Mahadu Landge (Borrower) Mrs Rekha Raju Landge (Co Borrower)

I. As you are aware, you have by a guarantee dated 23.03.2016 guaranteed paymen on demand of all moneys and discharge all obligations and liabilities then or at any time thereafter owing or incurred to us by Mr Raju Mahadu Landge & Mrs Rekha Raju Landge for aggregate credit limits of Rs.10,00,000/ (Rupees Ten Lakhs Only) with interest thereon more particularly set out in the said guarantee document. To secure the guarantee obligation you have also provided following securities to us: All that piece and parcel of the survey No.853, Plot No.104,105, Total Area -425 Sq.mtrs, Flat No.12, Still Second Floor, Sahaj Apartment, Saraswati Nagar, Near Ajinkya Tara Hotel, Taluka-Sinnar, Dist, Nashik Maharashtra Pin Code : 422103 North : Side Margin, South : Flat No.11, East : Passage, West : Side Margin

We have inform you that the borrower has committed defaults in payment of his liabilities and consequently his account has been classified as non-performing asset. A copy of the notice dated 30.07.2021 under section 13(2) of the Securitization and A copy of the notice dated 30.07.2021 under section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 sent by us to the borrower is enclosed. Since the borrower has committed defaults, in terms of the guarantee you have become liable to pay to us the outstanding amount of loan/credit facilities aggregating Rs.10.32.053.98 (Rupees Ten Lakhs Thirty Two Thousand Fifty Three and Paise Ninety Eight Only) and we hereby invoke the guarantee and call upon you to pay the said amount within 60 days from the date of this notice. Please note that interest will continue to accrue at the rates specified in para 1 of the notice dated 30.07.2021 served on the borrower (copy enclosed).

We further wish to inform you that in regard to the security provided by you to secure your guarantee obligations for the due repayment of the loans and advances by the borrower, this notice of 60 days may please be treated as notice under sub-section (2) of section 13 of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. We further give you notice that failing payment of the above amount with interest up to the date o payment, we shall be at liberty to exercise all of any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note

We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues togethe with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any time before the date of publication of notice for public auction/ inviting quotations/ tender/ private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available.

We invite your attention to sub-section (13) of section 13 of the said Act in terms of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written consent. We may add that non-compliance with the above provision contained in section 13 (13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act.

Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have including without limitation, in the right to make further demands in respect of sums owing to us.

> Yours faithfully Mr Krishnakumar N Naik Chief Manager, Authorised Officer



Ipca Laboratories Limited Regd. Off.: 48, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai – 400067 Tel: 022 – 6647 4444 / Fax: 022 – 2868 6613/ E-mail: investors@ipca.com Website: www.ipca.com CIN: L24239MH1949PLC007837

NOTICE Notice is hereby given that the 71st Annual General Meeting (AGM) of the Company will be held through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC/OAVM) on Thursday, 2nd September, 2021 at 3.30 p.m. to transact the business as mentioned in the Notice convening the said meeting, which is e-mailed to the Members of the Company.

The Annual Report for the financial year 2020-21 of which the Notice of المائة AGM is a part has been sent in electronic mode to Members whose e-mail IDs are registered with the Company or with the Depository Participant(s). The requirements of sending physical copy of the Notice of the AGM and Annual Report to the Members have beer dispensed with vide MCA / SEBI Circular(s).

The Annual Report for the financial year 2020-21 of which the notice of the 71 $^{
m st}$ AGM is ; part is also available on the Company's website <u>www.ipca.com</u>. Members who have not received the Annual Report may download it from the Company's website or may request for a electronic copy of the same by writing to the Company at investors@ipca.com.

otice is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the

6.Bidders shall hold a valid Digital Signature Certificate issued by competent authority and valid email ID (e-mail ID is absolutely necessary for the intending bidder as all the relevant information and allotment of ID & password by M/s e-Procurement Technologies limited (Auction Tiger) may be conveyed through e-mail}.

7.The Borrower(s)/Mortgagor(s), Guarantor(s) of the immovable properties/secured assets may if they so desire give /sponso their Best Possible Valid Offer(s) for the immovable properties secured/secured assets offered for sale provided that the terms and conditions of sale are duly complied with

8. Names of the Eligible Bidders will be identified by the GP PARSIK SAHAKARI BANK LTD to participate in online e-auction on the portal https://sarfaesi.auctiontiger.com.M/s e-Procurement Technologies limited (Auction Tiger) Ahmedabad Contact No 07968136878, Contact persons : Chintan Bhatt, Mobile No. 9978591888, Email : chintan.bhatt@auctiontiger.net will provide User ID & Password after due verification of PAN of the Eligible Bidders.

9.Statutory dues like property taxes/cess and/or builder/ society dues, contribution to building repair funds, transfer charges, any other taxes etc. should be ascertained by tenderer(s)/offer(s)/prospective purchaser(s) and the same shall be borne and paid by the purchaser. The stamp duty, legal charges and registration charges and GST as applicable in respect of the sale certificate to be executed shall be paid by the purchaser alone.

10.It shall be the responsibility of the interested bidders to inspect and satisfy themselves about the property before submissio of the bid.

11. The bid price to be submitted shall be above the Reserve Price and the bidder shall improve their further offers in multiple o Rs. 25,000/-. In case bid is placed in the last 5 minutes of the closing time of the e-Auction, the closing time will automatically get extended for 5 minutes. The bidder who submits the highest bid amount (not below the Reserve Price) on closure of e-Auction process shall be declared as Successful Bidder and a communication to that effect will be issued through electronic mode which shall be subjec to approval by the Authorised Officer/Secured Creditor.

12.The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded. The Earnest Money Deposit shall not bear any interest. The successful bidder shall have to deposit 25% of the sale price including EMD already paid within 1 days of acceptance of bid price by the Authorised Officer and the balance of the sale price on or before 15th day of sale or within such extended period as agreed upon in writing and solely at the discretion of the Authorised Officer. The auction sale is subject to confirmation by the Bank. Default in deposit of amount by the successful bidder would entail forfeiture of the whole money, already deposited and property shall be put to re-auction and the defaulting bidder shall have no claim/ right in respect of property/ amount.

13. The prospective qualified bidders may avail online training on e-Auction from M/s e-Procurement Technologies limited (Auction Tiger) prior to the date of e-Auction. Neither the Authorised Officer/ Bank nor M/s e-Procurement Technologies limited (Auction Tiger) will be held responsible for any Internet Network problem/Power failure/ any other technical lapses/failure etc. Ir order to ward-off such contingent situation the interested bidders are requested to ensure that they are technically well equipped with adequate power back-up etc. for successfully participating in the e-Auction event.

14. The Authorised Officer/Bank is not bound to accept the highest offer and has the absolute right and discretion to accept or reject any or all offer(s) or adjourn/ postpone/ cancel the e-Auction or withdraw any property or portion thereof from the auctior proceedings at any stage without assigning any reason there for.

15. The Sale Certificate will be issued in the name of the purchaser(s) / applicant (s) only and will not be issued in any othe name(s)

16.The sale shall be subject to rules/ conditions prescribed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. Further details/enquiries if any on the terms and conditions of sale can be obtained from the Recovery Office on the contact number given.

17. Date of inspection will be on 27/08/2021, 11.00 A.M. to 4.00 P.M. with prior appointment

STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002

The Borrower(s)/ Guarantor(s) & all other concerned parties hereinabove are hereby cautioned to close the loan account before the date of Auction, failing which the Property will be auctioned and balance if any will be recovered with interest and cost from you

		Sd/-
	\frown	AUTHORISED OFFICER
Date: 06/08/2021	Seal	Under SARFAESI ACT, 2002
Place: Thane	\bigcirc	For & on behalf of GP Parsik Sahakari Bank Ltd.

Description of Mortgaged Immovable Property mortgaged for credit facilities 1 & 2 above :-

All that piece and parcel of the Row House in apartment named as "Insignia Brooklands" Row House No. RH-10, Ground + First Floor admeasuring 1811.25 Sq.ft. that is 168.27 built up area and Unit eye level terrace area admeasuring 176.25 sq. ft. (16.37 sq.mtrs.) chargeable area and Unit top terrace area admeasuring 173.75 sq.ft. (16.14 sq.mtrs.) chargeable area and Unit garden terrace admeasuring 371 sq.ft. (34.46 sq.mtrs.) chargeable area along with Unit parking area of 87.50 sq.ft. (8.13 sq. mtrs.) chargeable area situated in land bearing Survey No. 46/1/1A, and 46/1/1B of village Undri, bounded on the East by Undri Boundary, on the South by remaining portion of Survey No. 46/1, on the West by Survey No. 45, on the North by Survey No. 45 and Survey No. 59/IA of village Pisoli, bounded on the East by Undri Pisoli Road, on the South by remaining portion of Survey No 59/1A, on the West by Pisoli boundary and on the North by Survey No: 6, Near Euro School Besides Mirchandani Bellagio Society, Undri, Pisoli, Taluka-Haveli, District Pune, Pin code-411060, State of Maharashtra together with all building existing and or to be constructed and presently bounded on the East by Row House No. 11, on the South by Internal Road, on the West by Row House No. 9 and on the North by open space.

Description of Mortgaged Immovable Property mortgaged for credit facility 3 above :-

All that piece and parcel of the land and Residential Bunglow in "Clover Hills Co-op. Housing Society Ltd.", admeasuring 6101 Sg.Ft, that is 567 Sg. Mtrs, along with together with standing con struction of Bunglow admeasuring 4140 Sq. ft. that is 384.75 Sq. Mtrs. of built up area in the project known as Cover Hills in Plot No. 79, bearing Survey No. 27, Hissa No. 2,3,4,6A/1, 6A/2, 6B, 7 8/1, 8 B/2, besides Clover Heights Society situated at NIBM Undri road, Khondwa Khurud Village Haveli Taluka, Pune District, Maharashtra together with all building existing and or to be constructed and bounded on the East by Internal Road, on the South by Plot No. 81, on the West by part of Plot No. 112 & part of Plot No. 110 and on the North by Plot No 77.

The aforesaid Hypothecated/Mortgaged properties are hereinafter referred to as 'the secured assets'. You have defaulted repayment of the above secured debts in violation of the agreed terms and the OD & Cash Credit Loan Account No. 12855500002574 and GECL : Term Loan Loan Account No. 12856900000911 which were classified as Non-Performing Assets on 30/03/2021, and Housing loan Loan Account No. 12857300000964 was classified as a Non Performing Asset on 31/03/2021, as per the guidelines of RBI.

The undersigned being Authorised Officer of the Federal Bank Ltd. hereby informs you that a sum of Rs. 6,67,50,662.47 (Rupees Six Crores Sixty Seven Lakhs Fifty Thousand Six Hundred Sixty Two and Paisa Forty Seven Only) together with further interest per annum with monthly rest plus costs and charges thereon as mentioned aforesaid is due from you jointly and severally, under your loan accounts with Mumbai/Crawford Market branch of the Bank

As such, the bank as a secured creditor as envisaged under section 2(zd) of the Act hereby call upon you, as contemplated under Sec.13 (2) of the said Act, to pay the said amount with further interest thereon as detailed above, till the date of payment and costs/other charges within 60 days from the date of this notice. Failing which the Bank as a secured creditor shall be constrained, without prejudice to any of its other rights and remedies, to take, without any further notice, the following recourse measures prescribed under section 13(4) of the Act against you :

I. To take possession of the secured assets both movable and immovable including mortgaged properties described above and transfers the assets by way of lease, assignment or sale for realizing the dues.

2. To take over the management of the secured assets and transfer them by way of lease, as-signment or sale for realizing the dues

3. To appoint any person to manage the secured assets the possession of which has been taken over by the bank.

4. To require at any time by notice in writing, to any person who has acquired any of the se-cured assets from you and from whom any money is due or may become due to you, to pay to the bank.

You are also put on notice that as per section 13(13) of the Act, you shall not after receipt of this notice transfer by way of sale, lease or otherwise any of the secured assets referred to in this notice in any manner whatsoever to the prejudice of the interest of the bank without its prior written consent.

You are also put on notice that Section 13(6) of the Act empowers the bank to give a valid title to the transferee all rights in, or in relation to, the secured asset transferred as if the transfer had been made by the owner of such secured asset. Please be informed that in the event of your failure to discharge your liability in full within 60 days from the date of this notice and the bank initiates remedial actions under the provisions of the Act, you shall further be liable to pay to the bank all cost, charges and expenses incurred in that connection. Your attention is also invited to the provision of Section 13(8) of the Act, in respect of time available to redeem the secured assets (Security Property). In case the dues are not fully satisfied with the sale proceeds of the secured assets, the bank shall proceed against you for the recovery of the balance amount personally. This notice is issued without prejudice to the other rights and remedies available to the bank for recovering

its dues.

Dated this the 23rd day of June 2021

For The Federal Bank Ltd. Mr. Lecin C Assistant Vice President & Division Head Loan Collection & Recovery Department - Mumbai Division (Authorised Officer under SARFAESI Act)

Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 28th August, 2021 to Thursday, 2nd September, 2021, both days nclusive, for the purpose of the Annual General Meeting.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its members with the facility to exercise their right to vote on the agenda items as stated in the notice of the Annual General Meeting by electronic means and the business will be transacted through the e-voting services provided by National Securities Depository Limited (NSDL).

The details pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and the relevant Rules prescribed thereunder are as follows:

- The business will be transacted through voting by electronic means.
- Date and time of commencement of remote e-voting: Monday, 30th August, 2021 (9.00 a.m.).
- Date and time of end of remote e-voting: Wednesday, 1st September, 202 (5.00 p.m.).
- Cut-off Date: Friday, 27th August, 2021.
- Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after despatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. 27th August, 2021 may obtain the login ID and password by sending an request to evoting@nsdl.co.in by mentioning his Folio No. / DP ID and Client ID No. However, if any shareholder is already registered with NSDL for remote e-voting, then he can use his existing User ID and password for casting his vote. If any shareholder forgets his password, he can reset his password by using "Forgot User Details / Password" or "Physical User / Reset Password" option available on www.evoting.nsdl.com or contact NSDL at Toll Free No: 1800 222 990.
- E-voting by electronic mode shall not be allowed beyond 5.00 p.m. on Wednesday, 1st September, 2021.
- The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM thru VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again.
- Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form as on the cut-off date of 27^{th} August, 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the Annual General Meeting. The voting rights of the members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company.
- The Company is also providing remote e-voting facility to its members in respect of the business to be transacted during the 71st AGM. Members may follow the same procedure for e-Voting during the 71st AGM as mentioned in the notice for remote e-Voting. Only those Members, who will be present in the 71st AGM through VC/OAVM Facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-Voting shall be eligible to vote through e-Voting system in the 71st AGM.
- 0. The Annual Report for the financial year 2020-21 of which the Notice of the 71° AGM is a part is also available on the Company's website www.ipca.com and or the website of National Securities Depository Ltd. (NSDL) www.evoting.nsdl.com. . The shareholders may contact the Company Secretary for any grievances connected with electronic voting.

Mr. Harish P Kamath

Place : Mumbai

Date : 5th August, 2021

Corporate Counsel & Company Secretary Ipca Laboratories Limited 48. Kandivli Industrial Estate Kandivli (W), Mumbai 400 067 Tel. No. (022) 6210 6050 E-mail : investors@ipca.com

By Order of the Board For Ipca Laboratories Limited Harish P. Kamath **Corporate Counsel & Company Secretary** ACS 6792

१४ नव 🛦 शक्ति। मुंबई, शुक्रवार, ६ ऑगस्ट २०२१



शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१ ते गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१ पर्यंत दोन्ही दिवसांसह बंद राहतील कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी आणि कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) सुधारणा नियम, २०१५ ने सुधारित कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या २० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ नुसार कंपनीला तिच्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत मांडलेल्या विषय पत्रिकेच्या बाबींवर त्यांचे मताधिकार वापरण्याची सुविधा देतांना आनंद होत आहे आणि कामकाज नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ने पुरवलेल्या ई-व्होटींग सुविधे मार्फत करता येईल.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी व त्या अंतर्गत विहित केलेल्या संबंधित नियमांनसार तपशील खालीलप्रमाणे

- कामकाज इलेक्टॉनिक माध्यमातन मतदानामार्फत करता येईल.
- २. रिमोट ई-व्होटींग सुरु होण्याची तारीख आणि वेळः सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१ (स ९.०० वा.)
- रिमोट ई-व्होटींग समाप्तीची तारीख आणि वेळ : बुधवार, १ सप्टेंबर, २०२१ (सं. ५.०० ₹. वा.)
- ४. कट–ऑफ डेट : शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२०
- कोणत्याही व्यक्तीने सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून ती कंपनीची सभासद ц. बनली आणि २७ ऑगस्ट, २०२१ ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल ती फोलिओ क्र. डीपी आयडी व कलांयट आयडी नं. वर्णन करून evoting@nsdl.co.in वर एक विनंती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर कोणतेही भागधारक रिमोट ई-व्होटींग साठी एनएसडीएल कडे आधीच नोंदणीकत असल्यास ते त्यांचा सध्याचा यजर आयडी आणि पासवर्ड त्यांचे मत देण्यासाठी वापरू शकतात. जर कोणतेही भागधारक त्यांचा पासवर्ड विसरले तर ते www.evoting.nsdl.com वर उपलब्ध ''फरगॉट युजर डिटेल्स/पासवर्ड'' किंवा ''फिजीकल युजर/रिसेट पासवर्ड'' करू शकतात. किंवा एनएसडीएल शी टोल फ्री क्र : १८००-२२२-९९० वर संपर्क साधू शकतात.
- इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ई-व्होटींगला बुधवार १ सप्टेंबर, २०२१ रोजी सं. ५.०० वा. नंतर अनुमती दिली जाणार नाही.
- ज्या सभासदांनी एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटींग ने त्यांचे मत दिले असेल ते सुद्धा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये हजर राहू शकतात. परंतु ते पुन्हा मत देण्यास हक्कदार नसतील
- केवळ २७ ऑगस्ट, २०२१ च्या कट-ऑफ डेट रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरुपात किंवा ८. डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण करणारे कंपनीचे सभासद रिमोट ई-व्होटींगची सुविधा वापरण्यास तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्यास हक्कदार असतील सभासदांचे मतदान अधिकार कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलातील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणांत असतील.
- ७१ व्या एजीएम मध्ये करावयाच्या कामकाजाच्या संबंधात कंपनी तिच्या सभासदांना रिमोट ई-व्होटींग सुविधा देखील पुरवत आहे. वर रिमोट ई-व्होटींगसाठी सांगितलेली प्रक्रिया सभासद ७०व्या एजीएम मध्ये ई-व्होटींग साठी अनुसरू शकतात. फक्त तेच सभासद, जे व्हीसी/ओएव्हीएम सुविधा मार्फत ७१ व्या एजीएम मध्ये हजर असतील आणि रिमोट ई-व्होटींग द्वारे ठरावांवर त्यांचे मत दिले नसेल तेच ७१ व्या एजीएम मध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत मत देण्यास पात्र असतील.
- १०. ७१ व्या एजीएमची सूचना ज्याचा भाग आहे तो आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीचा वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाईट www.ipca.com वर उपलब्ध आहे आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि. (एनएसडीएल) ची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध आहे
- ११. इलेक्ट्रॉनिक व्होटींग शी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी भागधारक कंपनी सेक्रेटरींशी संपर्क साधू शकतात.

संचालक मंडळाच्या आदेशावरून

इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड साठी

कॉर्पोरेट काऊन्सेल ॲड कंपनी सेक्रेटरी

हरिष पी. कामश्र

एसीएस ६७९२

श्री.	हरिष	पी.	काम	ाथ
	~ ~		>	<u> </u>

कॉर्पोरेट काऊन्सेल ॲड कंपनी सेक्रेटरी

डप्का लॅबोरेटरीज लिमिटेड

दिनांकः ५ ऑगस्ट, २०२१

४८, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट

कांदिवली (प), मुंबई - ४०००६७ **दू.क्र** : (०२२) ६२१० ६०५०

ई-मेल : investors@ipca.com

ठिकाण : मुंबई

गतनीन नचनलेले अं न नामा जिनमंतंश अधिन नांकित केले एडेलवैस हाऊसिं गयनान्स लिमिटेडने सदर अभिहस्तांकनाच्या अनुषंगाने आणि थकबाकी रकमेच्या वसुलीसाठी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल ॲसे अंण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ॲक्ट) च्या कलम १३(२) अन्वये मागणी सचना जारी केली, तमच्यावर पर्यायी बजावणी म्हणन आणि ग स्वरुपात दी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३(१) सहवाचता ॲक्टच्या केलम १३(२) प्रमाणे याद्वारे तो मजकूर येथे प्रकाशित केला

कर्जदार, सह-कर्जदार, जामीनदार, तारणे, थकबाकी रक्कम, कलम १३(२) अन्वये पाठवलेली मागणी सूचना आणि त्याअंतर्गत मागितलेली रक्कम ह्या बाबतचे तपशील खाली दिले आहेत

- कर्जदार, सह कर्जदार, हमीदार यांचे नाव आणि कर्ज रक्कमः-
- रः कणपताः, सह कणपताः, हतायाः नाज नाज पताः कान स्वार्थः धिरेंद्र सुरेश मिश्रा (कर्जदार) आणि विमलादेवी सुरेश मिश्रा (सह–कर्जदार)
- ावरः दुरित नित्रा (कवरत्र) आणा वनरोगर्थना दुरता नत्रा (स० –कवर्यत्र) बी/४०५, पारेख नास सुवी सीएवसएल, वैवेत पाद्य कोरे गाव, च्योति हिले समोर, मालाड (पूर्व), मुंबई ४०००९७. **एलएएन:** एलएमयुएम०एचएल०००००१७७७ **कर्ज करार दिनांक:** ३१ ऑगस्ट २०१२ मा**गणी सूचना तारिख:** १२.०७.२०२१
- कर्ज रक्कमः रु. ३७,७२,०५८/ (रुपये सदतीस लाख बहात्तर हजार अठ्ठावन्न मात्र)
- प्रकारकोत स्वर प्रतार २३, ३३,३३,३५,३४८,४४/ (२९४ ते हेतीस लाख प्रेसर इजार तीनर) छपन्न आणि पैसे चोपन्न मात्र) सह मागणी सूचना १२ जुलै, २०२१ च्या दिनांकापास पुडील व्याज

ुरा, २०२२, २०११ रहागण गर्दु उठार २०४७ ताल**ण मत्तेच वर्णनः** महसूल गावः नवयर, ताल्कूश आणि जिल्हा उाणेचा नवयर, ठाणे, जमीन धारक जुना सल्हें क्र. ४३५ ते ४४० आणि नवीन सल्हें क्र. १०७, १०९ ते ११३ थेथे स्थित गौरब वृद्ध सीर्पल्पसएल, गाव कनजिया घेठ, सिरा रोड (पूर्व), ठाणे – ४०११०७ नावे ज्ञात इमारत क्र. ४ मध्ये ११ व्या मजल्यावर प्लंट क्र. ११०२, मोबमापित ३४३ ची.फू. (चटई) आणि फ्लॅंट क्र. ११२ए, मोबमापित ६४५ ची.फू. (चटई) चे सर्व ते भाग आणि विभाग, **सदर फ्लंट सीमाबद्ध : उत्तर**ः बांधकाम चालू असलेली इमारत. इक्षिणः ओपन प्लॉट, पूर्वः ओपन प्लॉट, पश्चिमः इमारत क्र. ३.

- <u>१. कर्जदार, सह कर्जदार, ह</u>मीदार यांचे नाव आणि कर्ज रक्तमः <u>–</u> मयुर संतोष पवार (कर्जदार) आणि समिता संतोष पवार (सह कर्जदार) आणि सुरज एस पवार (सह कर्जदार)
- ्रेन्ट्र क. ४०३, ए विंग, ४ था मवला, तुलशी कॉम्प्लेक्स, कावर रोड, वर्ल्यापूर्ण (यूर्व), ठाणे– ४२१९०३ एलप्एन: एलकेव्हायएनएसटीएच०००००७५३७५ कर्ज करार दिनांक: ३० मे २०१९ मागणी सूचना तारिख: १२.०७.२०२१
- कर्ज रक्कमः रु. १३,५९,४१५/– (रुपये तेरा लाख एकोणसाठ हजार चारशे पंधरा मात्र)
- थकबाकीत रक्कम रु.यात: रु.१२,३२,१८४.६९/- (रुपये बारा लाख बत्तीस हजार एकशे चौऱ्याऐंशी आणि एकोणसत्तर पैसे मात्र) सह मागणी सूचना १२ जुलै, २०२१ च्या दिनांकापासू पुढील व्याज.

तारण मत्ते चे वर्णनः गाव डोने, ता. अंबताय आणि ठाणे येथे स्थित असलेले आणि वसलेले सल्हें क्र. ६४, हिस्सा क्र. १२, मोजमापित ३५०० चौ.मीटर्स वर बांधलेल अमन कॉम्प्लेक्स नावे ज्ञात इमारतीमध्ये ए विंग मध्ये पहिल्या मजल्यावर मिळकत धारक फ्लॅट क्र. १०१ आणि १०२, मोजमापित क्षेत्र ५३० चौ.फू., ४९,२५ चौ.मीटर्स (बिल्ट अप) शी संलंग्न चे सर्व ते भाग आणि विभाग**. सदर फ्लॅट सीमाबद्ध : उत्तर**: ओपन प्लॉट, **दक्षिण**: ओपन प्लॉट, **पूर्व:** बी विंग, **पश्चिम**: रोड म्हणून तुम्हा कर्जदार आणि सहकर्जदार/जामीनदार यांना ह्या सूचनेच्या ६० दिवसांत उपरोक्त मागणी केलेली रक्कम वरीलप्रमाणे पुढील व्याजासह संपूर्ण रकमे प्रदान करण्यास सांगण्यात येते. कसूर केल्यास. निम्नस्वाक्षरीकारांना उपरोल्लेखित तारणांवर अंमलबजावणी करण्याकरिता अधिनियमांतर्गत कारवाई करणे भाग पडेल कृपया ध्यानांत ठेवावे की, सदर ॲंक्टच्या कलम १३(१३) प्रमाणे, तुम्हाला मध्यांतरीच्या काळांत आमच्या संमतीखेरीज विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे को देवेल जन्मते जन्मतंत्र जन्मता जन्मत जन्मत के को

उत्ताहाखत तारमाय हत्यातरम अर्थ्यात मण्डाय वरत्यात वर्त्त जाह. ठिकाण : मुंबई	सही/- प्राधिकृत अधिकारी
दिनांक : ०६.०८.२०२१	एडेलवैस हाऊसिंग फायनान्स लिमिटेडसाठी

ईएमआय ट्रान्समिशन लिमिटेड (परिसमापनातील) नोंद. कार्यालयः सेंटर पॉईंट, १०१, १ ला मजला, डॉ. बी. ए. रोड, परेल, मुंबई-१२

ई-लिलाव

इन्सॉल्वन्सी ॲण्ड बॅक्रप्टसी कोड, २०१६ अन्वये मत्तेची विक्री ई-लिलावाची तारीख आणि वेळः १० ऑगस्ट, २०२१ दु. २.०० ते दु. ३.०० (प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह)

पुढील मत्ता आणि परिसमापकांद्वारा विक्रीकरिता दिवाळखोरी मत्तेचा उर्वरीत भाग **मे. ईएमआय ट्रान्समिशन लिमिटेड** (परिसमापनातील) च्या मिळकतीचे ''जे आहे जसे आहे'', ''जे आहे जेथे आहे तत्त्वाने'' ''जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने आणि ''विना अवलंब तत्त्वाने'' विक्री करण्यात येईल. सदर विक्री ही <u>(https://ncltauction.auctiontinger.net)</u> ये पुरविलेला ई-लिलाव प्लॅटफॉर्मद्वारे निम्नस्वाक्षरीकाराद्वारे विक्री करण्यात येईल

संच	वर्णन	राखीव किंमत	इअर रक्कम	वाढविण्याची
		(रु.)	(रु.)	रक्कम (रू.)
संच	सर्व्हें क्र. १५७/१+२/१, १५७/२/२, १५८/२ येथे स्थित	३१,०५,००,०००	8,00,00,000	२५,००,०००
8	बिन–शेतजमिन मोजमापित क्षेत्र ५२६५६ चौ.मी. आणि			
	त्यावरील बिल्डिंग मोजमापित क्षेत्र २४८७७ चौ.मी.			
संच	बिन-शेतजमिन, मोजमापित क्षेत्र-१५०० चौ.मी. (सर्व्हे क्र.	३६,००,०००	३,६०,०००	१,००,०००
२	१५८/१+२/१ आणि १५७/२/२ चा भाग) आणि त्यावरील			
	रचना			
संच	सर्व्हे क्र. १५७/१+२/१ मधून बिन–शेतजमिन मोजमापित क्षेत्र	४,१०,०००	४५,०००	१०,०००
3	१७४ चौ.मी.			
संच	कंपनीचे ऋगको (तपशीलाकरीता ई-लिलाव प्रक्रिया	७,३०,००,०००	१,००,००,०००	२५,००,०००
8	कागदपत्राचा संदर्भ)			

नाव प्रक्रिया कागदपत्र संदर्भासाठी विक्रीकरीता मशिनरी आणि ऋणकोची करीत आहोत. इच्छुक अर्जदारांनी टॅब लिक्विडेशन अन्वये http://headwayip.com परिसमापकांच्या वेबसाईटवर आणि ई-लिलाव वेबसाई nttps://ncltauction.auctiontiger.net वर तपशिलवार ई–लिलाव प्रक्रिया कागदपत्राचा संदर्भ घेण्याची विनंती करण्यात येते. अर्ज करण्या अंतिम तारिख ९ ऑगस्ट, २०२१ सायं. ५ पर्यंत. परिसमापकांना कोणत्याही वेळेत ई-लिलावाच्या कोणत्याही अटी आणि शर्ती स्वीकारणे किंवा रद्द करणे किंवा वाढविणे किंवा बदल करण्याचा अधिकार आहे त्यांना कोणतेही कारण न देता कोणतीही बोली रद्द करण्याचे अधिकार आहेत <u>संपर्कः पत्रव्यवहाराचा पत्ताः</u> हेडवे रिझोल्युशन ॲण्ड इन्सॉल्वन्सी सर्व्हिसेस प्रा. लि., ७०८, रहेजा सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई-०००२१, महाराष्ट्र.

<u>ईमेलः</u> cirpemit@gmail.com, ip10362.desai@gmail.com <u>द्र. क्र.:</u> ०२२-६६१०७४३३ दिनांकः ६ ऑगस्ट, २०२१ शैलेश देसाई-परिसमाप आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००१८३/२०१७-१८/१०३६ ठिकाणः मुंबई

* लिलाव विक्री प्रत्येकी १० मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह ०७.०९.२०२१ रोजी स. ११.०० ते सायं. ०५.०० दरम्यान प्रत्येकी १० मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह वेबसाईट https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp मार्फत 'ऑनलाईन ई–लिलाव/बोली' ने करण्यात येईल.

बोलीदार https://www.ibapi.in ला भेट देऊ शकतात, जेथे बोलीदारांसाठी ''मार्गदर्शक तत्वे'' एज्युकेशनल व्हिडिओसह उपलब्ध आहेत. बोलीदारांनी पुरेशा आधी खालील औपचारिकता पर्ण करायच्या आहेत:-

* टप्पा १: बोलीदार/खरेदीदारांची नोंदणी : बोलीदारांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरुन पोर्टलवर नोंदणी करायची आहे.

https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

*टप्पा २: केवायसी पडताळणी : बोलीदारांनी आवश्यक केवायसी दस्तावेज अपलोड करायचे आहेत. केवायसी दस्तावेजांची ई–लिलाव सेवा पुरवठादारांकडुन पडताळणी करण्यात येईल (दोन कामकाजाचे दिवस लाग शकतात)

*टप्पा ३: बिडर ग्लोबल इएमडी वॉलेटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई-लिलाव पोर्टलवरील जनरेट केलेली चलान वापरून एनईएफटी/ट्रान्सफर वापरुन फंडाचे ऑनलाईन/ऑफलाईन

*टप्पा १ ते टप्पा ३: ई-लिलावाच्या तारखेपूर्वी पुरशा आधी बोलीदारांनी पूर्ण करायचा आहे. बोलीदार नोंदणी आणि बोली मार्गदर्शनासाठी बोलीदार https://www.ibapi.in ला भेट देऊ शकतात.

* एमएसटीसीचा हेल्पलाईन तपशील/संपर्क व्यक्ती तपशील

टोल फी क्र. : १८००१०३५३४२				
नाव	ई-मेल आयडी	लॅण्डलाईन क्र.	मोबाईल क्र.	
श्री. अरघा सेनगुप्ता, सीएम	argha@mstcindia.co.in		०९२३१६९०२४९	
श्रीम. स्नबनी बराई, मॅनेजर	sbarai@mstcindia.co.in		०९०५१०७७८८६	
श्री. राकेश रंजन, एएम	rranjan@mstcindia.co.in		०९९११७००२३३	
श्री. रितेश नाथ, डीएम	rnath@mstcindia.co.in		०९६६८५५१३९५	
श्री. बिष्णुपदा बारिक, एसएम (एफ ॲण्ड ए)	bbarik@mstcindia.co.in	२२८९-६०६४ (डी)	०९०८८०१३८८९	
श्री. सुरजित हेंब्राम डीएम (एफ ॲण्ड ए)	shembram@mstcindia.co.in		०९८८६८५५५६०	

इअर आणि केवायसी सादर करण्याची अंतिम तारीख ०६.०९.२०२१ पर्यंत (वेबसाईट उपलब्धतेच्या अधीन).

बोली वाढविण्याची रक्कम रु. २५०००/ - च्या पटीत राहील

- इच्छुक खरेदीदार ०१.०९.२०२१ रोजी स. ११.०० ते दु. ०३.०० दरम्यान मिळकतीचे निरिक्षण करू शकतात.
- मिळकत ''जे आहे जेथे आहे आणि जे आहे जसे आहे अटीवर'' विकण्यात येईल
- सर्व मिळकती प्रत्यक्ष कब्जात आहेत.
- इअर, समाविष्ट बोली रकमेच्या २५% रक्कम बोली यशस्वी झाल्यानंतर १ (एक) दिवसात आणि उर्वरित रक्कम १५ दिवसांत जमा करायची आहे. ε. **बोरिवली हाऊसिंग अँड पर्सनल फायनान्स –** पटेल शॉपिंग सेंटर, चबी/१०-११, चंदावरकर लेन, बोरिवली (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र ४०० ०९२.
 - दहिसर- सुयोग अपार्टमेंट, म्हात्रे रोड, दहिसर (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र- ४०००६८.
 - मिरा रोड शाखा- सेन्ट्रल प्लाझा बिल्डिंग, तळमजला, शांती पार्क, मिरा रोड (पू.), पालघर, महाराष्ट्र- ४०११०७.
 - पालघर शाखा– रविराज अपार्ट., दांडेकर मार्ग, माहिम रोड लगत, युको बँक समोर, पालघर, महाराष्ट्र- ४०११०७.
- साकिनाका शाखा– सागरटेक प्लाझा, अंधेरी-कुर्ला रोड, साकिनाका, अंधेरी (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र- ४०० ०७२
- संभाव्य बोलीदारांना बँकेकडील हक्क विलेखांच्या प्रतींचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्याचा आणि आद्यतन भार प्रमाणपत्र आणि इतर महसूल/पालिका नोंदी तपासण्याचा व मिळकतीवरील हक्क आणि भारांबाबत खात्री करण्यासाठी काळजीपर्वक पाहणी करण्याचा सल्ला देण्यात येतो.
- एकदा बोली लावली की ती रद केली जाणार नाही किंबा मागे घेता येणार नाही. बोलीदारांना दिलेल्या युजर आयडीवरून केलेल्या सर्व बोली ह्या त्यांनीच केल्याचे गृहीत धरले जाईल.
- बोलीदारांनी विक्रीच्या अटी आणि शर्ती वाचल्याचे व त्यांना त्या समजल्याचे गुहीत धरले जाईल आणि ते त्यास बांधील राहील
- विक्री सप्फैसी ॲक्ट, रूल्स २००२ मधील विहित अटी, त्याअंतर्गत वेळोवेळी सुधारलेले नियम आणि उपरोक्त शर्तीच्या आधीन तसेच कोणत्याही न्यायालय/न्यायाधिकारणासमोर प्रलंबित असलेल्या तंटे/वादांच्या अधीन देखील असेल
- ११. 🛛 बोलीदार त्यांच्या पसंतीच्या जागेतून बोली लावण्यासाठी ई–लिलावात सहभागी होऊ शकतात/इंटरनेट जोडणीची सुनिश्चिती बोलीदारांनी स्वत: करावी. इंटरनेट कनेक्टिव्हीटी, नेटवर्क समस्या, सिस्टीम्स क्रॅश डाऊन, पॉवर फेल्युअर इ. साठी बॅंक/सेवा पुरवठादार जबाबदार नसतील
- १२. अयशस्वी बोलीदारांना त्यांच्या बोली रकमेवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. पुढे या प्रक्रियेमध्ये बोली रकमेवर किंवा बोलीदारांनी प्रदान केलेल्या अन्य कोणत्याही रकमेवर वाद विवाद झाले तर व्याज दिले जाणार नाही.
- १३. प्राधिकृत अधिकाऱ्यांना कोणतीही बोली स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा कारण न देता किंवा पूर्व सूचनेशिवाय विक्री तहकूब/पुढे ढकलणे/रद्द करणे/ विक्रीच्या कोणत्याही अटी आणि शर्ती सुधारण्याचे सर्वस्वी हक्क आणि निर्देश राहतील
- १४. खरेदीदाराने मुद्रांक शुल्क प्रभारासह विक्री प्रमाणपत्र/नोंदणी/प्रभार, शासनाला देय सर्व सांविधिक थकबाकी, कर आणि दर आणि मिळकतीशी संबंधित विद्यमान आणि भविष्यातील देणी भरायची आहेत
- १५. खरेदीदाराने अन्य सांविधिक थकबाकी, नोंदणी प्रभार, मुद्रांक शुल्क इ. सह जेथे लागु आहे तेथे टीडीएस भरायचा आहे.
- १६. विक्री प्रमाणपत्र फक्त यशस्वी बोलीदाराच्या नावे जारी करण्यात येईल.
- १७. सदर सूचना ही कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सुध्दा लागू आहे.

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०६.०८.२०२१

प्राधिकृत अधिकारी

कर्जदार आणि हमीदारांसाठी विक्री सूचना

महोदय/महोदया, निम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी असल्याने, ही विक्री सूचना जारी करण्याचे व सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम ह्यांच्या अन्वये विक्रीचे सर्व अधिकार वापरण्याचे संपूर्ण अधिकार आहेत. वर वर्णन केलेल्या बॅकेने मंजर केलेल्या कर्जाच्या संबंधात व्याज आणि खर्च व आकार इ. सह थकीत रकमेचे प्रदान करण्यात तम्ही कसर केली आहे. म्हणन ६० दिवसांत उपरोक्त रक्कम अदा करण्यासाठी कलम १३(२) अन्वये बँकेने तुम्हा सर्वांना एक मागणी सूचना जारी केली. ६० दिवस संपूनही तुम्ही रकमेचे प्रदान केलेले नाही म्हणून, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कलम १३(४) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून वरील परिशिष्टात सविस्तर वर्णन केलेल्या तारण मत्तांचा कब्जा घेतला. तुम्हाला याद्वारे सूचना देण्यात येते की, विक्रीच्या निर्धारित तारखेपूर्वी वरील रक्कम तुम्ही प्रदान करावी, कसूर केल्यास, मिळकतीची विक्री केली जाईल आणि शिल्लक थकबाकी काही राहित्यास व्याज व खर्चासह तुमच्याकडून वसूल केली जाईल. कृपया ध्यानात ठेवावे की, मागणी सूचना, कब्जा घेणे, मूल्यांकन आणि विक्री इ. शी संबंधित सर्व खर्च, पहिल्यांदा निम्नस्वाक्षरीकार रोकड करतील त्या विक्री रकमेतून वजा केले जातील आणि विक्री किंमतीपैकी उर्वारेत रक्कम तुमच्या वरील दायित्वात वर्ग केली जाईल. इसारा रक्कम जमा करण्यासहित त्याच्या अटी आणि शर्तीवर होणाऱ्या लिलावात सहभागी होण्याची मोकळीक तुम्हाला

ठिकाण : मुंबई प्राधिकृत अधिकारी

सही/

25

FINANCIAL EXPRESS

ORIENT BEVERAGES LIMITED

CIN- L15520WB1960PLC024710 Regd. Office: "Aelpe Court", 3rd Floor, 225C, A. J. C. Bose Road, Kolkata - 700 020, W.B. Phone: 033- 2281 7001, Email: cs@obl.org.in, Website: www.obl.org.in NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended), Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held at the Registered Office of the Company, on Thursday, 12th August, 2021 at 11.00 A.M., inter alia, to consider and approve standalone and consolidated Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31st March, 2021

This notice is also available on the website of the Company at www.obl.org.in and on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com & www.cseindia.com.

For Orient Beverages Ltd. Place: Kolkata **Jiyut Prasad** Date: 05.08.2021 Company Secretary

SALE NOTICE FOR ASSETS OF HINDUSTAN PAPER CORPORATION LIMITED-In Liquidation (A Company under Liquidation vide Hontble NCLT order dated 02nd May 2019) Registered Office of the Company: South Tower, 4th Floor, Scope Minar Complex, Laxminagar, District Centre, New Delbi, 11092 Disfrict Centre, New Delhi-1100

Public Announcement for e-auction to be held on 27.08.2021 from 12:00 noon till 06 PM for sale o following assets of Hindustan Paper Corporation Limited-In Liquidation under Insu Bankruptcy Code 2016 (Refer E-auction Process document for details) on AS IS WHERE IS BASIS, AS IS WHAT IS BASIS, WHATEVER THERE IS BASIS AND NO RECOURSE BASIS") THROUGH E-Auction service provider MSTC Limited. To participate & registration log on to www.mstcecommerce.com and for more detailed terms and conditions visit www.mstcinida.co.in.

Location	Address/Area	Lot	Reserve Price (INR)	EMD (INR)
1 Residential Flat in Guwahati (Refer Note 1)	Flat No.103, First Floor, Block No. A-15, National Games Village, National Highway No. 37, Borsaji, Mouja, Beltola, District Kamrup, Assam. Measuring Super-built up area 1,250 square feet.	Lot-1	0.42 crores	2.40 lakhs
1 Residential Flat in Guwahati (Refer Note 1)	Flat No. 104, First Floor, Block No. A-15, National Games Village, National Highway No. 37, Borsaji, Mouja, Beltola, District Kamrup, Assam. Measuring Super-built up area 1,250 square feet.	Lol-2	0.42 crores	2.40 laikhs
1 Residential Flat in Mumbai	Flat No. 301, 3rd Floor in Building No. 15(Aniket) of Prem Jyoti Housing Society Limited, Off Chembur Mankhurd Link Road, Chembur, District Mumbai-400043, Maharashtra Measuring Carpet Area 652 square feet	Lot-3	1.30 crores	6.50 lakhs
Housing Colony at Satlake, Kolkata (Leasehold Property)	Leasehold land along with construction Situated at HC BLOCK, Near Calculta Heart Clinic & Hospital, Sector-III, Salt Lake City, Kolkata-700106. Land Area of Subject property-99.56 cottah.	Lot-4	58.50 crores	2.92 crores
Office at Delhi (Leasehold Property)	Scope Minar, 4th Floor, South Tower, Core-4, Laxminagar District Centre, Delhi- 110002, Measuring 547,64 square meter	Lol-5	8.25 crores	41.25 lakhs
Coal lying since long at Cachar Paper Mill (Quantity: 10,351,456 MT)	Cachar Paper Mill Panchgram Assam Pin – 788802	Lot-6	8.10 crores	40 iakhs
Unstaked Lime lying since long at Cachar Paper Mill (Quantity: 1,961.769 MT)	Cachar Paper Mil Panchgram Assam Pin – 788802	Lot-7	1.42 crores	7 lakhs
Limestone (lying since long) at Cachar Paper Mil (Quantity: 2,000 MT)	Cachar Paper Mil Panchgram Assam Pin – 788802	Lot-8	75.50 lakhs	3.50 lakhs
SSP (lying since long) at Cachar Paper Mil (Quantity: 2,090 MT)	Cachar Paper Mil Panchgram Assam Pin – 788802	Loi-9	3.63 crores	18 lakhs
Maruti Šuzuki Swit Dezire-LXI WB02AJ 8669, Petrol	HC BLOCK, Near Caloutta Heart Clinic & Hospital, IC Road, Sector-III, Salt Lake City, Kolkata, West Bengal-700106	Lol-10	3.00 lakhs	15,000
Car No.: AS-24 5775 Modet: Chevrolet Tavera	Cachar Paper Mil Panchgram Assam Pin – 788802	Lot-11	4.00 laikhs	20,000
Car No. AS 01Z 7168 Modet: Chevrolet Tavera, Diesel	Nagoan Paper Mill Jagi Road, Assam-782413	Lot-12	4.00 lakhs	20,000
1,13,62,231 Equity Shares of Rs. 100 each of Nagaland Paper & Pulp Company Limited Note:	Nagaland Paper & Pulp Company Limited (CIN: U21012NL1971SGC001349) having its registered office at PAPER NAGAR, P.O TULI, DIST - MOKOKCHUNG NL798623	Lot-13	17.04 crores	85 lakhs

CENTRAL RAILWAY COCHIN MINERALS AND RUTILE LTD. (100% E.O.U.) 中 ATTENTION ADVERTISING AGENCIES

Place : Aluva

Date: 04.08.2021

Applications are invited from INS

accredited Advertising Agencies for

Empanelment on Central Railway

for PR Works as indicated in the

application form. Application forms can

be downloaded from our website

www.cr.indianrailways.gov.in from

06/08/2021 to 27/08/2021 till 12.00 noon

or can be obtained from the office of the

Chief Public Relations Officer, Central

Railway, Ground Floor, GM's Office

Building, Central Railway, Chhatrapati

Shivaji Maharaj Terminus, Mumbai - 400

001 on any working day from 10.00 am to

05.30 pm from 06/08/2021 to 27/08/2021

(on 27/08/2021 up to 12.00 noon) on

payment of ₹ 5,900/- (₹ 5,000/- + 18%

GST ₹ 900/-) in Cash (non refundable)

Applications must reach the above

address by 05.00 pm on 27/08/2021 after

which applications will not be accepted.

This information is also available

on Central Railway's website

RailMadad Helpline 139

www.cr.indianrailways.gov.in

AN ISO 9001 : 2015 COMPANY. Regd. Office: P.B. No. 73, VIII/224, Market Road, Aluva - 683 101, Kerala, India. Phone: Off: 0484 - 2626789 (6 Lines) Fact: 0484 - 2532186, 2532207. Fax: 0484 - 2625674 Web: www.cmrlindia.com E-mail: cmrlexim@cmrlindia.com, cmrlexim@dataone.in CIN: L24299KL1989PLC005452

NOTICE FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF COCHIN MINERALS AND RUTILE LIMITED

Pursuant to Ministry of Corporate Affairs' General Circular No. 20/2020 dated 5th May 2020 and various circulars issued providing relaxation to companies in light of COVID19 pandemic situation, kindly take note that the Company has convened the 32rd Annual General Meeting (32rd AGM) as an electronic AGM to be held on Friday, the 3rd day of September, 2021 at 10.30 A.M through video conferencing (VC) or other approved audio visual means (OAVM) and further that Notice of 32nd AGM, Annual Report and other reports/documents (AGM documents) will be sent through electronic mode only to shareholders whose email addresses are registered with Depository Participant (DPs) / Registrar and Transfer Agent (RTA). No physical / hard copies of the above will be sent.

Shareholders holding shares in demat mode, not registered their email address and mobile no. with DP, are immediately requested to register with your DP. Shareholders holding shares in physical form not registered their email ids with RTA/Company are requested to immediately send email to RTA viz. S.K.D.C. Consultants Limited, "Surya" 35, Mayflower Avenue, Behind Senthil Nagar, Sowripalayam Road, Coimbatore-641028, Tamil Nadu (RTA), to info@skdc-consultants.com providing their email address and mobile no, for sending soft copy of AGM documents along with User ID and password. Alternatively, Shareholders may send an e-mail request at info@skdc-consultants.com along with scanned signed copy of request letter providing email address, mobile number, self-attested PAN copy and Client Master copy in case of electronic folio and copy of share certificate in case of physical folio for sending AGM documents electronically. In case of queries, please write to info@skdc-consultants.com

Detailed instructions to Members for joining 32nd AGM through VC/OAVM, including the manner of participation by holders of shares in physical form or by those who have not registered their email address with Company and casting their vote by remote e-voting or e-voting system during 32" AGM are set out in the Notice of the 32nd AGM

Soft copy of AGM documents will also be available on following websites-Company: www.cmrlindia.com, BSE Ltd: www.bseindia.com.

The Board of Directors has not recommended any Dividend for FY 2020-21. To receive credit of future dividends to the bank account through ECS (Electronic Clearing Service), holders of shares in physical form are requested to provide details of account number, name of bank and branch and address to RTA. For dematerialized shares, Bank account particulars are to be informed directly to your DP Also, as dividend income is taxable in the hands of shareholders effective from 1st April 2020, please update your residential status, PAN & category as per Income-tax Act with your DP or with RTA at info@skdc-consultants.com, if you hold shares in physical form.

For COCHIN MINERALS AND RUTILE LIMITED

Sd/-

Suresh Kumar, P. C.G.M. (Finance) & Company Secretary

ABHINANDAN ENTERPRISES LIMITED CIN: L17119MH1984PLC217694 | PAN: AAACA3491N Warden House, 340 J. J. Road, Byculla, Mumbai - 400 008. | TEL: (91) 22 2302 7900 FAX: (91) 22 2307 7231 | Website: www.abhinandanenterprisesltd.com

Email: cosec@abhinandanenterprisesItd.com / cosec@wardengroup.com

NOTICE OF 37TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that 37th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, 3" September 2021 at 11:00 a.m. at Warden House, 340 J. J. Road, Byculla, Mumbai- 400008 to transact the business as set out in Notice of 37" AGM. The Register of Members and Share Transfer Book will remain closed from Saturday, 28" August 2021 to Friday, 3" September 2021 (both days inclusive) for the purpose of AGM. Electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for FY 2020-21 have been sent to all members whose email IDs are registered with the Registrar and Share Transfer Agents/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company. The Notice of AGM and Annual Report for FY 2020-21 have been sent to all other members at their registered address in the permitted mode. The dispatch of Notice of AGM has been completed on 5^{*} August, 2021. In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015 the Company is providing to its members, facility to cast their right to vote using an electronic voting system from a place other than venue of the meeting ("remote-e-voting") for all the business to be transacted at the 37" Annual General Meeting. The e-voting shall commence on Tuesday, 31" August 2021 at 9.00 a.m. and end on Thursday, 2rd September 2021 at 5.00 p.m. The "remote e-voting" facility shall not be allowed after the aforementioned date and time. The cut-off date to determine eligibility to cast votes by electronic means or at the 37" AGM of the Company is Friday, 27" August 2021. The Members who have not cast their votes by "remote e-voting" can exercise their voting rights at the 37[®] AGM. The Company will make arrangements for polling papers in this regard at the venue of 37th AGM. A Member may participate in the 37th AGM even after exercising his right to vote through "remote e-voting" but shall not be allowed to vote again at the 37" AGM. Notice of 37" AGM is available on the website of the Company at www.abhinandanenterprisesItd.com and also on the website of the Stock Exchange at www.msei.in. In case of any query pertaining to e-voting, please visit Help and FAQs for members and e-voting user manual for members available at www.evotingindia.com, under help section or write email to helpdesk.evoting@cdslindia.com. Telephone No. 18002005533.

RISHABH ENTERPRISES LIMITED CIN: L51909MH1984PLC217695 | PAN: AACCR2597J

Warden House, 340 J. J. Road, Byculla, Mumbai - 400 008. | TEL: (91) 22 2302 7900 FAX: (91) 22 2307 7231 | Website: www.rishabhenterprisesItd.com Email: cosec@rishabhenterprisesItd.com / cosec@wardengroup.com

NOTICE OF 37TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that 37th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, 3rd September 2021 at 1:00 p.m. at Warden House, 340 J. . Road, Byculla, Mumbai- 400008 to transact the business as set out in Notice of 37" AGM The Register of Members and Share Transfer Book will remain closed from Saturday, 28" August 2021 to Friday, 3" September 2021 (both days inclusive) for the purpose of AGM. Electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for FY 2020-21 have been sent to all members whose email IDs are registered with the Registrar and Share Transfer Agents/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company. The Notice of AGM and Annual Report for FY 2020-21 have been sent to all other members at their registered address in the permitted mode. The dispatch of Notice of AGM has been completed on 5° August, 2021

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015 the Company is providing to its members, facility to cast their right to vote using an electronic voting system from a place other than venue of the meeting ("remote-e-voting") for all the business to be transacted at the 37" Annual General Meeting. The e-voting shall commence on Tuesday, 31" August 2021 at 9.00 a.m. and end on Thursday, 2rd September 2021 at 5.00 p.m. The "remote e-voting" facility shall not be allowed after the aforementioned date and time. The cut-off date to determine eligibility to cast votes by electronic means or at the 37" AGM of the Company is Friday, 27" August 2021. The Members who have not cast their votes by "remote e-voting" can exercise their voting rights at the 37[®] AGM. The Company will make arrangements for polling papers in this regard at the venue of 37" AGM. A Member may participate in the 37" AGM even after exercising his right to vote through "remote e-voting" but shall not be allowed to vote again at the 37" AGM. Notice of 37th AGM is available on the website of the Company a www.rishabhenterprisesItd.com and also on the website of the Stock Exchange at www.msei.in. In case of any query pertaining to e-voting, please visit Help and FAQs for members and e-voting user manual for members available at www.evotingindia.com, under help section or write email to helpdesk.evoting@cdslindia.com. Telephone No. 18002005533.

Place : Mumbai	(DIN:00116132)
Date : 5 th August, 2021	Director
	Shashi Kumar Dujari
	Sd/-
	For Rishabh Enterprises Limited

	FORI PUBLIC ANNO (Under Regulation 6 of the Insolven (Insolvency Resolution Process for Co	CUNCEMENT cy and Bankruptcy Board of India
	FOR THE ATTENTION O FUNBARS HOSPITALIT	F THE CREDITORS OF Y PRIVATE LIMITED
	RELEVANT PA	the first of a fact that is first the first of the second s
1.	Name of corporate debtor	Funbars Hospitality Private Limited
2.	Date of incorporation of corporate debtor	18.02.2014
3.	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies, National Capital Territory of Delhi & Haryana under the Companies Act, 1956
4.	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U55103DL2014PTC284977
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Regd. Office: A-95, S/F, Right Side, Gali No. 10, Chander Vihar, Mandawali, Delhi East, Delhi-110092
6.	Insolvency commencement date in respect of corporate debtor	03.08.2021(Order received by IRP through what's app on 05.08.2021)
7.	Estimated date of closure of insolvency resolution process	29.01.2022 (180th day from the Insolvency Commencement Date)
8.	Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Harvinder Singh Registration Number: IBBI/IPA-001/IP- P00463/2017-18/10806
9.	Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	11-CSC, DDA Market, A Block Saraswat Vihar, New Delhi, National Capital Territory of Delhi, 110034 Email: harvinder@akgandassociates.com Funbars.cirp@gmail.com
10.	Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	11-CSC, DDA Market, A Block Saraswat Vihar, New Delhi, National Capital Territory of Delhi, 110034 Email: harvinder@akgandassociates.com Funbars.cirp@gmail.com
11.	Last date for submission of claims	19.08.2021
12.	Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	Name the class(es) – NA
13.	identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)	1.NA 2.NA 3.NA
14,	 a) Relevant Forms; and b) Details of authorized representatives 	(a) Web link: http://ibbi.gov.in/downloadform.html Please refer Note 1 given below for applicable form(s)

Steel Re-Rolling Unit with Excess Capacity seeking Tolling arrangement

Steel rerolling company based in Gujarat having total annual capacity of 0.60 MMT of Cold Rolling and Coated Products with significant excess capacity. Company is looking for interested party(ies) to utilise the available excess capacity of the plant on a long term tolling agreement basis with a minimum monthly agreement for 10,000 MT. Interested parties may revert within two days with their offer or on any clarifications to steelexcesscap@gmail.com.



Ipca Laboratories Limited Regd. Off.: 48. Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai - 400067 Tel: 022 - 6647 4444 / Fax: 022 - 2868 6613/ E-mail: investors@ipca.com / Website: www.ipca.com CIN: L24239MH1949PLC007837

NOTICE

Notice is hereby given that the 71st Annual General Meeting (AGM) of the Company will be held through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC/OAVM) on Thursday, 2[™] September, 2021 at 3.30 p.m. to transact the business as mentioned in the Notice convening the said meeting, which is e-mailed to the Members of the Company.

The Annual Report for the financial year 2020-21 of which the Notice of 71" AGM is a part has been sent in electronic mode to Members whose e-mail IDs are registered with the Company or with the Depository Participant(s). The requirements of sending physical copy of the Notice of the AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA / SEBI Circular(s).

The Annual Report for the financial year 2020-21 of which the notice of the 71stAGM is a part is also available on the Company's website www.ipca.com. Members who have not received the Annual Report may download it from the Company's website or may request for a electronic copy of the same by writing to the Company at investors@ipca.com.

Notice is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 28" August, 2021 to Thursday, 2rd September, 2021, both days inclusive, for the purpose of the Annual General Meeting.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its members with the facility to exercise their right to vote on the agenda items as stated in the notice of the Annual General Meeting by electronic means and the business will be transacted through the e-voting services provided by National Securities Depository Limited (NSDL).

The details pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and the relevant Rules prescribed thereunder are as follows:

- The business will be transacted through voting by electronic means.
- Date and time of commencement of remote e-voting: Monday, 30ⁿ August, 2021 (9.00 a.m.).
- Date and time of end of remote e-voting: Wednesday, 1st September, 2021

Any person, who acquires shares of the Company and becomes member of the

Company after despatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e.

27th August, 2021 may obtain the login ID and password by sending an request to

evoting@nsdl.co.in by mentioning his Folio No. / DP ID and Client ID No. However,

if any shareholder is already registered with NSDL for remote e-voting, then he can

use his existing User ID and password for casting his vote. If any shareholder

forgets his password, he can reset his password by using "Forgot User Details /

Password" or "Physical User / Reset Password" option available on

E-voting by electronic mode shall not be allowed beyond 5.00 p.m. on Wednesday,

The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may

also attend the AGM thru VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again.

Members of the Company holding shares either in physical form or in

dematerialized form as on the cut-off date of 27" August, 2021 only shall be

entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the Annual

General Meeting. The voting rights of the members shall be in proportion to their

The Company is also providing remote e-voting facility to its members in respect of

the business to be transacted during the 71" AGM. Members may follow the same

procedure for e-Voting during the 71" AGM as mentioned in the notice for remote

e-Voting. Only those Members, who will be present in the 71" AGM through

VC/OAVM Facility and have not cast their vote on the Resolutions through remote

AGM is a part is also available on the Company's website www.ipca.com and on

the website of National Securities Depository Ltd. (NSDL) www.evoting.nsdl.com.

DCB BANK

11. The shareholders may contact the Company Secretary for any grievances

The Annual Report for the financial year 2020-21 of which the Notice of the 71"

e-Voting shall be eligible to vote through e-Voting system in the 71" AGM.

www.evoting.nsdl.com or contact NSDL at Toll Free No: 1800 222 990.

shares of the paid-up equity share capital of the Company.

There is only agreement to sale and the flat is not registered in the name of Hindustan Paper Corporation Limited. Last date for receipt of EOI is 20.08.2021. All EOIs are subject to Invitations uploaded on

http://hindpaper.in. All communication to be addressed to idation.hpcl@gmail.com

Kuldeep Verma Liquidator of Hindustan Paper Corporation Limited IBBI Regn No-IBBI/IPA-001/IP-P00014/2016-17/10038

Date :

Place

Registered Address: 46 B.B Ganguly Street, 5th Floor, Unit No.-501, Kolkata-700012 Registered Email id: E: kuverma@gmail.com | Phone: +91 96360 77900 Date: 06.08.2021, Place: Kolkata

CORDS CORDS CABLE INDUSTRIES LIMITED CIN L74999DL1991PLC046092

Regd. Off. : 94, 1st Floor, Shambhu Dayal Bagh Marg, Near Okhla Industrial Area Phase-III, Old Ishwar Nagar, New Dethi-20,

Tel.: 011-40551200, Fax No.: 011-40551280/81

Website: www.cordscable.com, E-mail: ccil@cordscable.com

NOTICE

Notice is hereby given, pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that 199th meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, August 13 2021 at 12:00 noon to consider and approve, inter alia,

- The Unaudited Financial Results along with Limited Review Report of the Company for the 1st Quarter/ 3 Months ended on June 30, 2021.
- To fix Day, Date, Time and Venue of 30th Annual General Meeting.
- > To fix dates of Book Closure for the same.
- > To fix cut-off date for the purpose of e-voting.
- To approve Director Report for the F. Y. ended March 31, 2021 and Notice convening the ensuing AGM and other related matters.
- To consider and approve appointment of woman director under the category or Independent Director.

The above information is also available on the website of the company viz (www.cordscable.com) and the websites of the Stock Exchanges where Company's shares are listed viz. (www.bseindia.com) and (www.nseindia.com). In accordance with the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the Trading Window for dealing in the securities of the Company was closed for all the designated persons and their immediate relatives (as defined in the Code) from July 01, 2021 till 48 hours after the declaration of the Unaudited financial results of the Company for the 4th guarter financial year ended March 31, 2021.

By Order of Board of Directors For Cords Cable Industries Limited Sd/ Garima Pant For Abhinandan Enterprises Limited Sd/

0.01
Shashi Kumar Dujar
Directo
(DIN:00116132

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to Public at large that my clients have negotiated and agreed to purchase and acquire from RAJINDER SINGH LOONA & ARVINDER KAUR LOONA (Flat No. 1305) AND ARVINDER KAUR LOONA & RAJINDER SINGH LOONA (Flat No. 1306) and all their right title interest to the said Flats, Car Parking Space and the Shares described in the schedule hereunder written.

Any person/s including an individual, a Hindu undivided family, a company, banks financial institutions/s, non-banking financial institution/s, a firm, an association of persons or a body of individuals whether incorporated or not, lenders and/or creditors having any claim or demand in to over upon the said flats, the said Car Parking Spaces, the said Shares and/or the said documents and/or other documents of title and/or otherwise by way of sale, agreement, commitment, attachment, exchange, mortgage, charge, encumbrance, gift, trust, bequest, inheritance, possession, residence, lease, leave and licence, lien, easement, maintenance, covenant or otherwise of any nature whatsoever and howsoever and/or otherwise for any reason has any objection to the said sale and transfer by them in favour of my clients is hereby required to intimate the same in writing to the undersigned at the address 1, Mahavir Darshan CHS Ltd, K T Soni Marg, Mahavir Nagar, Kandivali West, Mumbai- 400 067 within 14 days from the date of publication hereof with supporting documents, failing which the same will thereafter not be entertained and the said sale and transfer shall be proceeded with and completed in favour of my clients without regard or reference to any such claim demand or objection which will be treated/considered/deemed as waived/abandoned/ non-existent

SCHEDULE ABOVE REFERRED TO:

Flat No. 1305, admeasuring 59.94 sq. mtrs. carpet area and Flat No. 1306, admeasuring 47.58 sq. mtrs. carpet area both on the 13th Floor in the building known as "Kingston Tower" ("Flats") along with the Car Parking Space Nos. 8/9 on P-3 Level ("Car Parking Spaces") together with 10 fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive Nos. 651 to 660 (both inclusive) under Share Certificate No. 66 against Flat No. 1305 and 10 fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive Nos. 661 to 670 (both inclusive) under Share Certificate No. 67 against Flat No. 1306 both dated 19th November, 2015 ("Shares") constructed on the land bearing C. S. No. 185 (part) of Parel - Sewree Division situated at G. D Ambekar Marg, Parel, Mumbai - 400 033in the Registration District and Sub-District of Mumbai City.

Dated this 6th day of August, 2021

(b) Not Applicable are available at: Notice is hereby given that the Hon'ble National Company Law Tribunal, New Delhi Bench (Court II) has ordered the commencement of the Corporate I Insolvency Resolution Process of the Funbars Hospitality Private Limited on 03.08.2021.

The Creditors of Funbars Hospitality Private Limited are hereby called upon to submit their claims with proof on or before 19.08.2021to the Interim Resolution Professional at the addre mentioned against entry No. 10.

The Financial Creditors shall submit their claims with proof by Electronic means only. All other Creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. The submission of proof of claims should be made in accordance with Chapter IV of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016. The proof of claims is to be submitted by way of the following specified forms along with documentary proof in support of their claims:

Note-1

Place: Delhi

- Form B: for claims by Operational Creditors (except Workmen and employees) Form C: for Claims by Financial Creditors
- Form CA: for Claims by Financial Creditors in a Class
- form D: for Claims by a workmen and employee Form E: for Claims by Authorized Representative of Workmen and Employees

Form F: for Claims by creditors other than financial creditors and operational creditors Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Kindly mention contact details in the claim form so that any query regarding claim can be resolved immediately. Harvinder Singh

(Reg. No IBBI/IPA-001/IP-P00463/2017-18/10806) Date: 06.08.2021 Interim Resolution Professional in the matter of

Interim Resolution Professional in the matter of Funbars Hospitality Private Limited	48, Kandivli Industrial Estate	
	Kandivli (W), Mumbai 400 067 Tel. No. (022) 6210 6050	
	E-mail : investors@ipca.com	
		By Order of the Board
		For Ipca Laboratories Limited
		Harish P. Kamath
	Place : Mumbai	Corporate Counsel & Company Secretary
	Date : 5 ⁿ August, 2021	ACS 6792

Mr. Harish P Kamath

Ipca Laboratories Limited

connected with electronic voting.

Corporate Counsel & Company Secretary

(5.00 p.m.).

1" September, 2021.

Cut-off Date: Friday, 27" August, 2021.

DCB Bank Limited

Registered Office: 6th Floor, Tower A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 Retail Asset Collection Department: Retail Collection, Shop No. 135 to 141, 1st Floor, Huma Mall. L. B. S. Marg, Kanjur Marg West, Mumbai - 400078. Telephone No. 022-62310086.

E-AUCTION SALE NOTICE

(Under Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules2002)

E-Auction sale notice for sale of immovable Assets under the securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s), Co-borrowers and the Guarantors in particular, by the Authorized Officer, that the under mentioned property is mortgaged to DCB BANK LTD., The Authorized Officer of the Bank has taken the Physical Possession under the provision of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The property will be sold by tender cum public E-auction as mentioned below for recovery of under mentioned dues and further interest, charges and cost etc. as per the below details:-

The property will be sold "as is where is" and "as is what is" condition. This is also a notice to the Borrower, Co-borrowers and the Guarantors of the loan about holding of the auction cum sale on the mentioned date, if their outstanding dues are not repaid in full

 Name of the Borrower & Guarantors: M/s. Yuvraj Infrastructure, Mr. Pritesh Shah, Mr. Kirtikumar Shah and M/s. Kirtikumar Steel Udyog 	Reserve Price: Rs. 1,40,00,000/-	Earnest Money Deposit: Rs. 14,00,000/-
wir, Kirtikumai Shan anu wis, Kirtikumai Steer Ouyog	Inspection Date & Time: 09-08-2021	Date & Time of Auction: 26-08-2021

Dated this 6th day of August 2021	Ivir. Kirtikumar Shan and W/S. Kirtikumar Steel Odyog	L	D. L. D. T	
PRATIK K SHAH	Details of Mortgage Property: Amalgamated Office No. 515 and 516, 5* Floor, Nirmal Corporate Center CSL, Nirmal Lifestyle, Village Natur, LBS Marg.	Between 03:00 P.M to 05:00 P.M	Date & Time of Auction: 26-08-2021 11.:00 A.M to 12:00 NOON	
SHRI GURUDEV EN-TRADE LIMITED	Mulund (W), Mumbai - 400080. As per Agreement total area admeasuring about 860 Sq.Ft. (Carpet Area). Date Of Physical Possession: 18.03.2020	Outstanding Amount: Rs. 1,20,29,304.15 (Rupees One Crore Twenty Lakhs Twenty Nine Thousand Three Hundred Four and Fifteen Paise Only) With Further Interest as on 13.09.2019		
Warden House, 340 J. J. Road, Byculla, Mumbai - 400 008. TEL: (91) 22 2302 7900	2. Name of the Borrower & Guarantors: Mr. Ritesh Tiwari, Mrs. Premlata S Tiwari and Late Mr. Sulabhnarayan B Tiwari	Reserve Price: Rs. 6,12,000/-	Earnest Money Deposit: Rs. 61,200/-	
FAX: (91) 22 2307 7231 Website: www.shrigurudeventrade.com Email: cosec@shrigurudeventrade.com / cosec@wardengroup.com	(All the unknown legal heirs of Deceased Sulabhnarayan R Tiwari)	Inspection Date & Time: 09-08-2021 Between 12:00 NOON to 02:00 P.M	Date & Time of Auction: 26-08-2021 11:00 A.M to 12:00 NOON	
NOTICE OF 37TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that 37 th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, 3 th September 2021 at 2:00 p.m. at Warden House, 340 J. J. Road, Byculla, Mumbai- 400008 to transact the business as set out in Notice of 37 th AGM. The Register of Members and Share Transfer Book will remain closed from Saturday, 28 th August 2021 to Friday, 3 th September 2021 (both days inclusive) for the purpose of AGM. Electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for FY 2020-21 have been sent to all members whose email IDs are registered with the Registrar and Share Transfer Agents/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company. The Notice of AGM and Annual Report for FY 2020-21 have been sent to all other members at their registered address in the permitted mode. The dispatch of Notice of ACM has been semplated on F th August 2021.	Mouje Asangaon, Taluka Shahpur, District Thane. As per Agreement area admeasuring about 570 Sq.Ft. (Built Up). Date Of Physical Possession: 21.11.2019	Outstanding Amount: Rs. 11,57,448.87 (Rupees Eleven Lakh Fifty Seven Thousand Four Hundred Fourty Eight & Paise Eighty Seven Only) with further interest as on 08.03.2017		
	3. Name of the Borrower & Guarantors: Mr. Ajaykumar G Verma and Mrs. Geetadevi Ajaykumar Verma	Reserve Price: Rs. 7,00,000/-	Earnest Money Deposit: Rs. 70,000/-	
	Details of Mortgage Property: Flat No. 007, Ground Floor Building, Shree Sai, Village Asangaon, Taluka Shahapur, District Thane - 421601. As per Agreement area admeasuring about 525 Sq.Ft. (Built Up). Date Of Physical Possession: 19.12.2019 4. Name of the Borrower & Guarantors: Mr. Gurunath Valku Choudhari, Mrs. Nanda Gurunath Choudhari and Mr. Ramesh Gurunath Choudhari Details of Mortgage Property: Flat No.102, 2nd Floor, Ekdant Niwas, Tondilkar	Inspection Date & Time: 09-08-2021 Between 02:30 P.M to 04:30 P.M	Date & Time of Auction: 26-08-2021 11:00 A.M to 12:00 NOON	
		Outstanding Amount: Rs. 13,83,697 (Rupees Thirteen Lakh Eighty Three Thousand Six Hundred Ninety Seven Only) with further interest as on 30.06.2018		
		Reserve Price: Rs. 5,20,000/-	Earnest Money Deposit: Rs. 52,000/-	
In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (LODR)		Inspection Date & Time: 10-08-2021 Between 12:00 NOON to 02:00 P.M	Date & Time of Auction: 26-08-2021 11:00 A.M to 12:00 NOON	
Regulations, 2015 the Company is providing to its members, facility to cast their right to vote using an electronic voting system from a place other than venue of the meeting ("remote-e-voting") for all the business to be transacted at the 37 th Annual General Meeting.	As per Valuation Report area admeasuring about 345 Sq.Ft. (Carpet Area). Date Of Physical Possession: 17.12.2019	Outstanding Amount: Rs. 8,08,727.79 (Rupees Eight Lakh Eight Thousand Seven Hundred Twenty Seven and Seventy Nine Paise Only) with further interest as on 14.07.2017		
Thursday, 2 rd September 2021 at 5.00 p.m. The "remote e-voting" facility shall not be allowed after the aforementioned date and time. The cut-off date to determine eligibility to cast votes by electronic means or at the 37 ^e AGM of the Company is Friday, 27 ^e August 2021. The Members who have not cast their votes by "remote e-voting" can exercise their voting rights at the 37 ^e AGM. The Company will make arrangements for polling papers in this regard at the venue of 37 ^e AGM. A Member may participate in the 37 ^e AGM even after exercising his right to vote through "remote e-voting" but shall not be allowed to vote again at the 37 ^e AGM. Notice of 37 th AGM is available on the website of the Company at www.shrigurudeventrade.com and also on the website of the Stock Exchange at www.msei.in. In case of any query pertaining to e-voting, please visit Help and FAQs for members and e-voting user manual for members available at www.evotingindia.com, under help section or write email to helpdesk.evoting@cdslindia.com. Telephone No. 18002005533. For Shri Gurudev En-Trade Limited Sd/- Shashi Kumar Dujari Date : 5 ^e August, 2021	The intending buyer may contact Mr. Santosh Tiwari on Mobile No. 09920490126. Date and time of submission of EMD on or before 25-08-2021 up to 05:00 P.M, with request letter or participation KYC, Pan Card, Proof of EMD at Email id; santosh.tiwari1@dobbank.com The intending purchasers/bidders are required to deposit EMD amount either through NEFT / RTGS in the name of the beneficiary, DCB Bank Limited , Branch - Andheri East, Accoun Name - RAOU Non PDC Collection, Account No .:0612955100223. IFSC Code : DCBL0000061. TERMS AND CONDITIONS OF THE E-AUCTION (1) The auction sale shall be 'online e-auction' bidding through website https://sarfaesi.auctiontiger.net on the dates as mentioned in the table above with Unlimited Extension of 5 Minutes. Bidders are advised to go through the website https://sarfaesi.auctiontiger.net for detailed terms and conditions of auction sale before submitting their bids and taking part in e-auction sale proceedings (2) The interested bidders are required to register themselves with the portal and obtain login ID and Password well in advance, which is mandatory for e-bidding, from auction service provider (M/s. E-Procurement Technologies Ltd. (Auction Tiger) Ahmadabad (Tel: 079-68136837/80) Contact Person: Mr. Chintan Bhatt, Cell No 9265562821, Email: chintan.bhatt@auctiontiger.net, Please note that, Prospective bidders may avail online training on E-auction from their registered Mobile Number only. (3) Online E-auction participation is mandatory in the auction sole before submitting their bids refer to the link https://www.dcbbank.com/cms showpage/page/customer-corner TATUTORY 15 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002 The borrowers and the guarantors are hereby notified to pay the sum as mentioned above along with up to dated interest and ancillary expenses before the date of auction failing which the property will be auctioned/sold and the balance dues, if any, will be recovered with interest and cost. Sd/- Authorised Officer			
	<text><text><text><text><text><text><text></text></text></text></text></text></text></text>	PHATK K SHAP Advocate High Court Phate Miss Bin Bay of August, 2021 Phate Miss Bank Company will be had on Fidar, 5 ⁴ Shaph Muntai - 400 008. [TEL: (91) 22 203 7000 FAX: (91) 22 2037 7231 [Websha: www.shiftgurdeentrade.com FAX: (91) 22 2037 723 [Websha: www.shiftgurdeentrade.com FAX: (91) 22 2037 723 [Websha: www.shiftgurdeentrade.com FAX: (91) 22 2037 723 [Websha: www.shiftgurdeentrade.com FAX: (91) 22 401 [Websha: Websha: Mathemater Methodeentradeentr	Detect mis bit mig of August, 2021 PRATIK K SHAP, Avocale High Court PRATIK K SHAP, Avocale High Court PRATIK K SHAP, Avocale High Court Provide House State Court Cou	